

**TEXT PROBLEM
WITHIN THE
BOOK ONLY**

UNIVERSAL
LIBRARY

OU_192212

UNIVERSAL
LIBRARY

OUP—391—29.4.72—10,000.

OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. M928
Author K45J Accession No. M448
Title రాజుల లోపాలు.
విషణువు.

This book should be returned on or before the date last marked below.

सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला : पुष्प २६ वं

जीवन-दर्शन

महाकवि खलिल गिब्रान
याच्या The Prophet नामक विख्यात ग्रंथाचा अनुवाद

अनुवादक
रघुनाथ गणेश जोशी, वाङ्मयविशारद



डिसेंबर १९४१]

मूल्य २ रु.

प्रकाशक

गोविंद वामन कुलकर्णी
सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, पुणे २



संपादक

आचार्य शं. द. जावडेकर
आचार्य स. ज. भागवत



मुद्रक

श्री. र. राजगुरु
राजगुरु प्रेस, ४०५ नारायण, पुणे २

दर्शन-परिचय

कारागृहवासांतील जीवन तत्त्वचितनाला आणि आत्मशोधनाला विशेष अनुकूल असल्याचे अनुभवास आलेले आहे. म. गांधींच्या १९३० मधील सत्याग्रहाच्या चळवर्णीत खलिल गिद्रानचा Prophet हा मूल्यवान् ग्रंथ सत्याग्रहींच्या हातीं पडला. नेव्हांपासून सत्याग्रही सेवकांमध्ये या ग्रंथाला मोठी मान्यता मिळाली आहे. मला स्वतःलाहि या ग्रंथांतील विचारसांदर्भानें चांगलेच आकर्षित केले. गेल्या दहा-बारा वर्षांत अध्यापन-प्रवचनद्वारा भी या ग्रंथाचा प्रचार करीत आले झाहिराणी त्यामुळे हा मराठी अनुवाद वाचकांच्या हातां देतांना मात्र सांग आनंद वाटत आहे. सहा वर्षांपूर्वी श्री. किशोरलालभौमी मश्वेकला यांनी Prophet चा गुजराती अनुवाद केला आहे. अलीकडे हिंदीतहि तो शाला आहे. श्री. महादेवभौमी दत्ताई यांनी म. गांधींच्या 'हरिजन' पत्रामध्ये याची खूप प्रशंसा केला होतो; आणि Prophet मधील श्रमावरील प्रवचन अवतारले दृष्ट. नागपूरच्या 'विहंगमा'तून खलिल गिद्रानच्या The Madman आणि The Wanderer या पुस्तकांचे श्री. काकासाहेब कालेलकर यांनी केलेले अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. Sand and Foam याचाहि काकासाहेबांनी केलेला अनुवाद मी पाहिला आहे. अद्यापि तो कोणी प्रकाशित केला नाही. The Prophet हे खलिल गिद्रानच्या सर्व पुस्तकांत अत्यंत श्रेष्ठ पुस्तक आहे. मला आशा आहे, की प्रस्तुत अनुवादाचे द्वारा महाराष्ट्रीय वाचकांत खलिल गिद्रानचे इतर ग्रंथाहि वाचण्याची जिज्ञासा जागृत होईल; आणि त्यांचेहि अनुवाद ग्रंथरूपानें प्रसिद्ध होतील.

इतक्या सुंदर ग्रंथांची निर्भिति करणाऱ्या थोर ग्रंथकारांचे जीवन जाणण्याची इच्छा होणे अगदी स्वाभाविक आहे. पण दुःखाची गोष्ट की, या ग्रंथकारांचे चरित्र अद्यापि कोठेंच उपलब्ध होत नाही. त्याच्या ग्रंथांच्या प्रकाशकांनी जी कांहीं तुटपुंजी माहिती दिली आहे तिच्यावरच भूक भागवून ध्यावी लागते. खलिल गिब्रान याचा जन्म इ. स. १८८३ मध्ये सीरिया देशांतील माउंट लेबानॉनमध्ये झाला. यहुदी लोकांचे अनेक पैगंबर या प्रदेशांत जन्म पावल्यामुळे इतिहासांत याची फार प्रसिद्धि आहे. बाग वर्षांचा असतांना तो आपल्या आईबापांबरोबर बेल्जियम, फ्रान्स आणि अमेरिका या देशांत गेला होता. पण सुमारे दोन वर्षांनंतर तो आपल्या सीरिया देशाला परत आला आणि बद्दल त्याच्या 'अल्हिकमत' पाठशाळेत दाखल झाला. इ. स. १९०३ मध्ये तो पुनः अमेरिकेला गेला आणि तेथें पांच वर्षे राहून चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी पुनः फ्रान्समध्ये गेला. इ. स. १९१२ मध्ये अमेरिकेत जाऊन तेथेच स्थायी झाला. १९३१ मध्ये अंत होईपर्यंत तो न्यूयॉर्कमध्येच राहिला होता. अरबी भाषेमध्ये त्यानें विपुल ग्रंथरचना केली आहे. अरबी भाषा जाणणारे लक्षावधि लोक त्याला अलौकिक प्रतिमेचा पुरुष मानितात. खलिल गिब्रान हा महाकवि, तत्त्वज्ञानी आणि चित्रकार होता. त्याची कीर्ति सर्व जगभर पसरली आहे. त्याच्या ग्रंथांची भाषांतरे विसाहून अधिक भाषांत झालेली आहेत; आणि त्यानें काढिलेली चित्रे पाश्चात्य देशांतील बहुतेक प्रमुख. नगरांत दाखविली गेली आहेत. सुमारे १९१८ पासून त्यानें इंग्रेजीत रचना करण्यास प्रारंभ केला. इंग्रेजीमध्ये त्याचीं एकंदर नऊ पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याच्या सर्व पुस्तकांत त्याचीं स्वतःचीं चित्रे हि दिलेली आहेत.

खलिल गिब्रान याची चित्रकार म्हणूनहि सर्वत्र ख्याति झालेली आहे. त्याच्या वाच्याप्रमाणेच त्याची चित्रकलादेखील आध्यात्मिक

वृत्तीने भारलेली आहे. त्याच्या चित्रांतील मानवाकृती दिगंबर असतात, पण त्यामुळे कोठेहि पाविच्याची हानि झालेली मला भासली नाहीं. कवि आणि चित्रकार असा योग फार दुर्मिळच. विलियम ब्लेक (William Blake), रसेल (A. E.), रवीन्द्रनाथ ठाकूर हे असे विरल कलावंत होऊन गेले. खलिल गिब्रान याची गणनाहि यांच्याच मालिकेत करण्यासारखी आहे. प्रख्यात फ्रेंच शिल्पकार औंगस्ट रोडिन (Auguste Rodin) याने खलिलच्या चित्रांची विलियम ब्लेक याच्या चित्रांशी तुलना केली आहे. ‘प्रॉफेट’मध्ये त्याचीं बारा चित्रे दिलीं आहेत. महाराष्ट्रीय वाचकांना त्याच्या चित्रकलेचाहि थोडा आस्वाद चाखण्यास मिळावा म्हणून त्यांतील चार निवडक चित्रे या अनुवादाचरोबर देण्यांत येत आहेत.

‘मॅडमन’ हा खलिलचा पहिला इंग्रेजी ग्रंथ होय. तो १९१८ मध्ये प्रसिद्ध झाला. या प्रथम कृतीतहि त्याच्या प्रतिमेच्या बहुतेक छटा पाहावयास भिळतात. परिशिष्टांत “मी वेडा कसा झालो!” या नांवाखालीं या ग्रंथाची कल्पना सूचित केलेली आढळेल. ‘The Madman’ आणि ‘The Prophet’ यांच्या दरम्यान त्याचे दोन ग्रंथ प्रसिद्ध झाल्याचे सांगतात. पण मला ते ग्रंथ पाहावयास सांपडले नाहींत. त्यांचे स्वरूप काय आहे याचीहि मला कोठे माहिती मिळूं शकली नाहीं. ‘सॅड अँड फोम’ (१९२५) यांत जीवनाच्या सागरावर लाघलेल्या ज्ञान-कणिका त्याने उधकून दिल्या आहेत. ‘Jesus : The Son of Man’ (१९२८) या पुस्तकांत त्याने येशु खिस्ताचें चरित्र वर्णिले आहे. खिस्ताच्या जीवनांत ज्या ज्या व्यक्तींचा संबंध आला आहे त्या त्या व्यक्तींच्या मुखांनीं हें खिस्तचरित्र वदविले असत्यामुळे यांत नावीन्य आणि ताजेपणा निर्माण झाला आहे. ‘The Earth Gods’ (१९३१) या पुस्तकाने आपल्यावर विशेष छाप पाडिली नाहीं असें श्री. किशोरलाल-

भाईंनी लिहिले आहे. पण श्री. काकासाहेब कालेलकरांना त्याची कल्पना फारच भव्य वाटते. मला हें पुस्तक अद्यापि पाहावयास मिळालें नसल्यामुळे कांहींच सांगतां येत नाहीं. ‘The Wanderer’ आणि ‘The Garden of the Prophet’ हे दोनहि ग्रंथ कवीच्या मृत्युनंतर प्रसिद्ध झाले. वाँडरर (१९३२) मध्यें जीवनाच्या परिणतावस्थेंतील अनेक अनुभव लहान लहान गोष्टीच्या रूपानें गुंफलेले आहेत. जीवनाचा कटु अनुभव त्यांत मिसळलेला असला तरी त्यांत भरपूर माधुर्याहि आढळते. परिशिष्टां-तील उताऱ्यांवरून याची थोडी कल्पना येईल. ‘दि गार्डन ऑफ दि प्रॉफेट’ हा त्याचा शेवटचा ग्रंथ होय. मरणापूर्वीं कित्येक वर्षे खलिल यानें याच्या निर्मितीचें चिंतन चालविले होतें. हा ग्रंथ म्हणजे त्याच्या ‘प्रॉफेट’ची पुरवणीच आहे. यांत प्रॉफेटमधील जीवनविषयक चर्चा पुढे चालविली असून तात्त्विक विवेचनहि बरेच आहे. ‘राष्ट्र’विषयक विचारांचा एक उतारा परिशिष्टांत दिला आहे. त्यावरून त्यांतील विचारांची व्यापकता सहज दिसून येईल.

तथापि ‘प्रॉफेट’ (१९२३) हाच याचा ग्रंथराज होय. अमेरिका आणि इंग्लंड या दोनहि देशांत या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या आज-पर्यंत निघाल्या आहेत. अगदीं स्वल्प किंमर्तीतहि अलीकडे हा ग्रंथ मिळण्याची सोय झाली आहे. प्रसिद्ध आयरिश कवि, तत्त्वज्ञ आणि सहकारी शेतीच्या चळवळीचा प्रवर्तक A. E. ऊर्फ जॉर्ज रसेल यानें खलिलच्या या ग्रंथराजाची पुढील शब्दांत स्तुति केली आहे :

“ रवीन्द्रनाथे ठाकूर यांच्या ‘गीतांजली’नंतर कवि आणि चित्रकार स्थलिल गिब्रान याच्या ‘प्रॉफेट’ इतकी सुंदर वाणी पूर्वेकडून कानीं आली आहे असे मला वाटत नाहीं. विचारसौंदर्यात याला मागें टाकील असा ग्रंथ गेल्या कित्येक वर्षांत मीं पाहिला नाहीं. ‘आकारसौंदर्यांपेक्षां विचारसौंदर्य

मनाला अधिक मोहनी घालतें, असे सॉक्रेटिसाने बैंकवेट (Banquet) मध्ये म्हटले आहे. त्याचा अर्थ हा ग्रंथ वाचीत असतां मला चांगला उमजला. पानागणिक मला यांतून अवतरणे देतां येतील आणि प्रत्येक पानावर कांहीं ना कांहीं सुंदर व प्रेरक विचार सहज सांपडेल. ”

‘कन्ट्री लाईफ’ नांवाच्या नियतकालिकांत पुढील अभिप्राय आढळतो :

“ या ग्रंथाच्या लेखकाने जुनीं सत्ये-आणि सत्ये सारीं जुनीच असतात-पण नव्या आणि अधिकारयुक्त वाणीने सांगितलीं आहेत. जीवन, प्रेम, विवाह, बालके, श्रम, हर्ष, दुःख, मरण इत्यादी महान् वस्तूंविषयीं त्याने निर्भयपणे लिहिले आहे. लहान माणसांना हे विषय केवळ निरर्थक शब्दावडंबराचेच भासतात पण या विषयांवर लिहितांना त्याने निष्ठा, गभीरता, कल्पकता आणि भाषासींदर्ये हे गुण इतके प्रकट केले आहेत कीं, कबीर आणि जलालुद्दिन, ट्राहर्ने (Traherne) आणि व्हेक यांच्यासारख्या महान् साक्षात्कारी लेखकांच्या मालिकेत या ग्रंथकाराला एकदम नेऊन बसविण्यास आपणांला हरकत वाटत नाहीं. ”

खलिल हा जीवनाचा शोध घेणारा क्रांतदर्शी कवि आहे. लौकिकाचीं चिंते रेखाटणाऱ्या सामान्य लेखकांची दृष्टि जीवनाच्या बहिरंगावरच बहुधा खिळून राहिलेली असते. त्यांच्या लेखनांत संसारी मनाला थोडाफार विरंगुळा लाभतो; नाहीं असे नाहीं पण जीवनाच्या अंतरंगांतील अनंत प्रदेशांत काय काय चिजा सांठविलेल्या आहेत, कोणकोणत्या प्रेरणा लपून राहिल्या आहेत याचे दर्शन त्यांच्या लेखनांत कधीच आढळावयाचे नाहीं. त्यासाठीं खलिलसारख्या अलौकिक प्रतिभेद्या असामान्य कलावंतांचीच कांस धरिली पाहिजे. वरवर पाहणाराला अशा कवींचे काव्य गूढ भासते आणि कोठल्याहि गूढतेचा ठाव पाहण्याची सामान्य बुद्धीची प्रवृत्ति नसल्यामुळे जे गूढ तें दुर्बोध, आणि जे दुर्बोध तें अर्थशून्य अशीं समीकरणे बांधण्याची त्या बुद्धीला धाई होते. यामुळे साक्षात्कारी लिखाणाला कमी लेखण्याचा एक संप्रदायच सांप्रत

निर्माण ज्ञाला आहे. खलिलसारख्या लेखकांना त्याची चांगली जाणीव असते; आणि म्हणून ते आपण होऊनच आपगांला ‘मँडमन’ (पागल), ‘वॉडरर’ (भटक्या) अशी नावे घेत असतात. वस्तुतः हेच खरे शाहणे आणि ज्ञाते म्हटले पाहिजेत.

“सर्व भूतांस जी रात्र जागतो संयमी तिथें”

अशी त्यांची स्थिति असते.

“व्यर्थी अधिकच अर्थ वसे
तो त्यांस दिसे,
ज्यां म्हणति पिसे”

या केशवसुतांच्या शब्दांत वर्णित्याप्रमाणे या ‘पिशा’नाच जीवनाचा परम अर्थ सांपडलेला असतो. आणि म्हणून यांचीच वाणी अर्थ-पूर्ण आढळते. तो अर्थ इतका गाढ असतो की, एकाच वाचनानें तो हस्तगत होऊं शकत नाही अथवा एकाच वृत्तीपुरता तो मर्यादित असत नाही. अनुभूतीची वाणी तार्किक प्रत्यक्षापेक्षां विशाल आणि व्यापक असत्यामुळे तिचा अर्थ कोणत्याहि एका सांच्यांत संपूर्णपणे सामावूं शकत नाही. पण हा तिचा दोष नसून श्रेष्ठ प्रकारचा गुणच समजला पाहिजे. जडाकळून चेतनाकडे, आधिभौतिकाकळून आध्यात्मिकाकडे जसजसें जावें, तसतसें ज्ञानाचें स्वरूप विशाल आणि विरल होत जातें. पण त्याची स्वसंवेद्यताहि वाढत गेल्यामुळे त्याचे प्रामाण्य दृढावत जातें. यामुळे भौतिक शास्त्रांपेक्षां आध्यात्मिक शास्त्रे गूढ भासतात खरी; पण तेवढ्यावरून तीं कमी प्रतीचीं ठरवितां येणार नाहीत. यासंबंधीं अध्यात्मज्ञानावरील कोणत्याहि ग्रंथांत अशीची भीमांसा आढळेल. विख्यात तत्त्वज्ञ सर सर्वपळी राधाकृष्णन् यांच्या ‘An Idealist View of Life’ या ग्रंथांतील पुढील उतारा पाहण्यासारखा आहे :

“The lower we descend the more clear may be our knowledge.: Mathematical knowledge

may be very much clearer than our knowledge of the world as a closed energetic system, which may be clearer than a knowledge of it as the environment of life and sentience. The knowledge of ourselves as ethical beings may be much clearer than that of the world as spirit and yet it is this mysterious, unclear and inarticulate knowledge that brings us closest to reality.”

(Page 311)

ज्ञानाच्या श्रेणीवर जसजसें आपण चढत जाऊं तसेतसें तें ज्ञान अस्पष्ट होत जाते. पदार्थविज्ञानापेक्षां रसायनशास्त्रांतील आणि रसायनशास्त्रापेक्षां जीविशास्त्रांतील ज्ञान कमी स्पष्ट असते. मानस-शास्त्र अथवा नीतिशास्त्र यांतील ज्ञाने त्यांमुळे नही अधिक अस्पष्ट वाटतात; आणि आत्मस्वरूपांचे ज्ञान तर

“यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह”

यांत म्हटल्याप्रमाणे अनिर्वचनीयच असते. तथापि हेच ज्ञान आपणांला सत्याचा सर्वोच्च साक्षात्कार घडवून आणीत असत्यामुळे निरातिशय आनंदाचा लाभ करून देते.

रवीन्द्रनाथांनी ‘गीतांजली’त म्हटले आहे :

“I put my tales of you into lasting songs.
The secret gushes out from my heart. They come
and ask me, ‘Tell me all your meanings.’ I
know not how to answer them. I say, ‘Ah,
who knows what they mean !’ They smile and
go away in utter scorn. And you sit there smiling.”

“माझ्या गीतांत मी तुझ्या कथा ओवतो. त्यांमधून माझ्या
हृदयांतील रहस्य बाहेर धावून येते. लोक मला विचारतात,

‘याचा सर्व अर्थ सांगा.’ काय उत्तर द्यावे हें मला कळत नाही. मी म्हणतों, ‘कोण जाणे काय अर्थ आहे !’ आणि मग लोक हंसतात व तुच्छतेनें निघून जातात. तूं मात्र हंसत असतोस.”

केशवसुतांनी देखील असेच वर्णिले आहे :

“ झाताच्या कुंपणावरून
धीरत्व धरून
उड्हाण करून
चिद्रघननचपला ही जाते
नाचत तेथें चमचमते
अंभुक आकृति तिस दिसती
त्या गाताती
निगूढ गीती ”

प्रॉफेटमध्यें शेवटीं म्हटले आहे :

“ If these be vague words, than seek not to clear them.”

“ हे शब्द अस्पष्ट असतील तर ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू नका.”

कारण,

“ Life, and all that lives, is conceived in the mist and not in the crystal.”

“ जीवनाची, आणि चैतन्यमय अशा सर्व वस्तुंची गर्भधारणा दंवंबिंदूत होत असते; स्फटिकांत ती होत नाही.”

आणि हे सारे अगदीं यथार्थ आहे. म्हणूनच जीवनाचीं अंतिम सत्ये तर्काच्या शास्त्रीय ग्रंथांत न सांपडतां तीं साक्षात्कारी कर्वांच्या आर्ष वार्णीतच सांपडतात. जगांतील सर्व धर्मग्रंथ हे अशांच क्रुषींचे काव्योद्धार आहेत. वस्तुतः अशा आर्ष काव्यांतील अर्थ

अनंत असतो. ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे आणि अधिकारप्रमाणे त्याला तो घेतां येतो.

“ From the words of the poet men take what meanings please them; Yet their last meaning points to thee.”

रवीन्द्रनाथांच्या ‘गीतांजली’तील या वचनाचा अर्थहि हाच आहे.

जॉर्ज रसेल (A. E.) याने ‘प्रॉफेट’ची ‘गीतांजली’शी तुलना केली आहे ती साक्षात्कारी (Mystic) काव्य या दृष्टीनैच होय. ‘गीतांजली’त मुख्यतः परमात्म्याचीच आळवणी आहे. त्यामुळे जीवनाच्या आध्यात्मिक अंशाचेंच विवरण तीत प्रामुख्यानें सांपडते. तथापि प्रार्थना, विपत्ति, विरक्ति, भूतसेवा, मृत्यु, मरणोत्तर जीवन इत्यादी विषयहि ‘गीतांजली’त आले आहेत. कारण यांचा आध्यात्मिक जीवनाशी नित्य आणि निकट संबंध असतो. ‘गीतांजली’त कर्मयोगाचाहि गौरव केलेला आहे. कारण निष्काम कर्मयोग हेच चित्तशुद्धीचें सर्वांत मुलभ साधन आहे. यामुळे ‘गीतांजली’ हेच भक्तिपर काव्य असलें तरी, तीत जीवनाचें संपूर्ण दर्शन सूचित झालेले आहे. खलिल गिब्रान याचा ‘प्रॉफेट’ हा ग्रंथ साक्षात्कारी दृष्टीनै भारलेला आहे हेच खरेंच; पण वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोनहि दृष्टीनीं जीवनाचें संपूर्ण दर्शन उभें करणे हा या ग्रंथाचा प्रधान उद्देश आहे. ‘गीतांजली’त जी सामाजिक दृष्टि सूचित होते तिचा सामाजिक जीवनाच्या दृष्टीनै ‘प्रॉफेट’मध्ये पूर्ण आविष्कार पाहावयास मिळतो. खलिलचें चारित्र उपलब्ध नसल्यामुळे ‘गीतांजली’चा प्रत्यक्ष परिणाम त्याच्या लेखनावर झाला असेल की काय, हेच सांगतां येत नाहीं. स्वतंत्रपणेहि त्याच्या प्रतिभेने आपली जीवनसृष्टि शोधिली असेल. बायबलचा परिणाम त्याच्या जीवनावर विलक्षण झालेला दिसतो. ‘प्रॉफेट’मधील

लेखनशैली थेट बायबलच्या वळणावरच आहे. आणि स्थिताचा प्रेमसंदेश सामाजिक जीवनांत सर्वांशानें आणण्याची जो कोणी घडपड करील त्याला 'प्रॉफेट' मध्ये दाखविलेल्या जीवन-दर्शनाकडे च यावें लागेल. या दृष्टीनें पाहतां खलिलचा विचार-विकास बायबलच्या स्फूर्तीनेंहि झाला असण्याचा संभव आहे. तें कसेहि असो; 'प्रॉफेट' हा एक जीवन-दर्शनाचा ग्रंथ असल्यामुळे त्याची थोरवी अलौकिक समजली पाहिजे. यासाठीच 'प्रॉफेट'च्या या मराठी अनुवादाला 'जीवन-दर्शन' असें नांव देण्यांत येत आहे. इतर कोणत्याहि काव्यात्मक नांवापेक्षां हें नांव अधिक अर्थबोधक होईल असें मला वाटते.

रवीन्द्रनाथ, खलिल गिब्रान हे साक्षात्कारी कवी या दृष्टीनें ज्ञानेश्वर, तुकाराम, कबीर, जलालुद्दिन इत्यादिकांच्या मालिकेतील असले तरी, त्यांच्या काव्यांत आधुनिकता भरून राहिली असल्यामुळे त्यांना वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. समता हा आधुनिक विचाराचा एकमेव निष्कर्ष सांगतां येईल. राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा समाजाच्या सर्व विभागांत विकासाच्या समान संधी समाजांतील प्रत्येक घटकाला सारखेपणानें उपलब्ध झाल्या पाहिजेत हा समतेचा अर्थ समजला जातो. अशा सामाजिक समतेच्या निर्भितीसाठी एका नव्या जीवन-दर्शनाची आवश्यकता उत्पन्न झाली आहे. आध्यात्मिक ऐक्याच्या पायावरच समतेची सामाजिक इमारत उभारतां येईल. आधुनिकते (Modernism)-चा निश्चित अर्थ अद्यापि ठरावयाचा आहे. जडवाद हाच आधुनिकतेचा प्राण होय असें कांहीचें म्हणणें आहे. भौतिक सुखवाद हीच आधुनिकतेची मुख्य कसोटी आहे असेहि कांही लोक मानितात. स्वैराचार हेच आधुनिकतेचें स्वरूप अशी देखील कित्येकांची कल्पना दिसते. यामुळे सध्यां वैचारिक सृष्टीत बराच गोंधळ माजलेला आहे. पण सामाजिक ध्येयवाद याचें खरें स्वरू

तत्त्वतः आध्यात्मिकच असतें. कारण, तो व्यक्तीला स्वतःच्या सुखापलीकडे आणि स्वतःच्या मर्यादित जीवनापलीकडे घेउन जात असतो. ध्येयवादाची आंतरिक स्फूर्ति ही आत्म्याच्या अमर आकांक्षांतूनच उद्भवत असते; आणि ध्येयवादाचें स्वरूप जितके व्यापक असेल तितका तो सर्वोदयकारी आणि अखिल जीवनाला कल्याणप्रद होतो. ध्येयवादाच्या सिद्धीसाठीं ज्या साधनांचा स्वीकार करावयाचा असतो, तीं साधने जितकीं शुद्ध आणि मांगल्यपूर्ण असतील तितके ध्येयवादाला यश प्राप्त होत असतें. यामुळे सामाजिक आदर्शांची सिद्धि होण्यासाठीं त्या आदर्शांच्या उपासकांच्या जीवनांत उदार आणि उन्नत भावनांची अव्याहत उपासना चालत राहिली पाहिजे. म्हणूनच जीवनाला आध्यात्मिकतेचे अधिष्ठान अपरिहार्य होतें. माझ्या समजूतीमें आधुनिकतेचा अध्यात्माशीं विरोध असण्याचे कारण नाहीं. मात्र अध्यात्म ही केवळ वैयक्तिक जीवनाची गोष्ट समजतां कामा नये. त्याचें समाजीकरण झाले पाहिजे. यालाच अध्यात्माचे कर्मयोगी स्वरूप म्हणतात. ‘गीतांजलि’ अथवा ‘प्रॉफेट’ या ग्रंथांत हाच आध्यात्मिक कर्मयोग चित्रिलेला आहे. आणि म्हणूनच ते आधुनिक जगाला आकर्षक वाटत आहेत.

खलिल ग्रिबानच्या ‘जीवन-दर्शना’त मानवजीवनांतील सर्व प्रमुख प्रश्नांचा ऊहापोह आला आहे. मानवी जीवन हा विश्व-जीवनाचा अथवा परमेश्वरी जीवनाचा एक अंश आहे. मानवाच्या हृदयांत उसळणाऱ्या आशा-आकांक्षा या परमेश्वराच्या प्रेरणा आहेत आणि हा दृश्य प्रपंच अदृश्य अंतरात्म्याची लीला आहे ही खलिलची जीवनविषयक प्रधान कल्पना आहे.

“ यद्यं सर्वं आत्मा ”

या औपनिषद दर्शनाप्रमाणेंच खलिलचे जीवन-दर्शन अद्वैतरूपच आहे. प्रेम, जीवन, ईश्वर अशा विविध शब्दांनी खलिल

एकाच चिद्रस्तुचे वर्णन करीत असतो. कित्येक वेळां त्याच्या लिहिष्यांत असें भासते, कीं ‘जीवन’ या शब्दानें तो चैतन्याच्या निर्गुण स्वरूपाचा उल्लेख करीत असावा, आणि चैतन्याच्या सगुण स्वरूपाला ईश्वर हें नांव असावें. पण कांहीं ठिकाणी व्यक्ताव्यक्त चैतन्यसागराला तो जीवन म्हणून संबोधितो आणि ईश्वर ही त्या चैतन्यसागराची नियामक शक्ति होय असें मानीत आहेसें दिसते. प्रारंभीच त्यानें जें प्रेमावर प्रवचन केले आहे त्यांतील प्रेम या शब्दाचा अर्थ जीवन-प्रेम असा आहे. ती एक परमेश्वराचीच प्रेरणा आहे. मनुष्यानें आपल्या आयुष्यांत या परमेश्वरी प्रेरणेशी कधीं प्रतारणा करू नये. त्या प्रेरणेला सर्व भावानें शरण जाण्यांतच त्याचा पुरुषार्थ सांठविलेला आहे. ही प्रेरणा बुद्धीच्याहि पलीकडची असल्यामुळे तिचें संपूर्ण स्वरूप आगाऊ आकलन होत नाहीं. तथापि आत्मनिवेदनबुद्धीनें त्या प्रेरणेशीं एकरूप झाले असतां जीवनाचीं अज्ञात दालनें एकाएकीं खुलीं होतात. जीवनाची ही प्रेरणा अथवा जीवन-प्रेम हें कधीं रुद्रस्वरूपी तर कधीं शिवस्वरूपी असते. आपल्या घोर आणि मंगल अशा दोनहि स्वरूपांनीं तें जीवनांत आविष्कृत होत राहतें. जीवनोपासकानें या दोन्ही स्वरूपांत त्याला जाणण्याची शक्ति प्रथम संपादिली पाहिजे. खलिलचे प्रारंभीचे प्रेमावरील प्रवचन हें त्याच्या एकंदर जीवन-दर्शनाचे सारसंवत्सर आहे. हें प्रवचन एकदां नीट आकलन झाले तर त्याच्या पुढील सर्व विवेचनाचा आपोआप उलगडा होईल.

‘लग्न’, ‘बालके’, ‘अपराध आणि शासन’, ‘साधुता आणि दुष्टता’ आणि ‘सुख’ या विषयांवरील त्याचे विचार अभ्यासपूर्वक अवलोकिष्यासारखे आहेत. मनुष्य हा तत्त्वतः परमेश्वराचा अंश असल्यामुळे त्याच्या जीवनांत मांगल्याचीं बीजें असणारच. प्राचीन काळापासून साक्षात्कारी साधुसंत हीच श्रद्धा बाळगीत आले आहेत. आणि आधुनिक काळांतील समतेचे पुरस्कर्ते कळत नकळत

याच श्रद्धेचा स्वीकार करीत आहेत. आधुनिक काळांत शिक्षण-शास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी जीवनाच्या प्रमुख शास्त्रांत नियंत्रणापेक्षां स्वातंत्र्याला आणि शासनापेक्षां सहानुभूतीला अधिक मानाचे स्थान देण्यांत येऊ लागले आहे. स्त्री ही पुरुषाची सदैव अंकितच राहिली पाहिजे, आज्ञापालन एवढाच बालकांचा धर्म होय, दुष्टांचे कठोरपणे दंडन व निर्मूलनच केले पाहिजे, सुखाची वासना ही दडपूनच टाकिली पाहिजे असे सिद्धांत सामाजिक जीवनांत अगदी दृढमूल झालेले आजवरच्या इतिहासांत आढळून येतात. बुद्धाचा अवैराचा, स्थिताचा अप्रतीकाराचा आणि सर्व साधुसंतांचा प्रेमाचा संदेश आजवर सामाजिक दृष्ट्या अव्यवहार्य म्हणून उपेक्षिला आणि अवमानिला गेला आहे. पण आधुनिक विचारांचे वळण पुनः आध्यात्मिक प्रकृतीच्या संतमहात्म्यांच्या जीवन-दर्शनाकडे चाललेले दिसत आहे.

अगदींच असामान्य अपवाद वगळले तर स्त्री आणि पुरुष या दोघांच्याहि जीवनविकासाला विवाह आवश्यक आहे. पुरुषानें आपल्या पाशवी बलावर स्त्रीला गुलाम बनविले असल्यामुळे आधुनिक काळांत स्त्रीनें पुरुषवर्गाविरुद्ध बंड उभारले आहे. पुरुषानें विवाहसंस्थेचा दुरुपयोग केल्यामुळे आज स्त्रीनें विवाहसंस्थेवरच हत्यार उगारले आहे. पण खुद बट्टी रसेल याने 'Marriage and Morals' या आपल्या प्रख्यात पुस्तकांत विवाह हीच स्वाभाविक स्थिति आहे असें सष्ट म्हटले आहे. आणि पतिपत्नीना काढीमोड करावा लागणे ही त्यांचे जीवनांत अपेक्षी गोष्ट आहे असाच निर्णय दिला आहे. विवाह ही केवळ भौतिक अथवा आर्थिक संस्था नाही. विवाहाचा आदर्श जीवनाचा संपूर्ण विकास करणे हाच आहे. या आदर्शांच्या सिद्धीसाठी पति आणि पत्नी या दोघांच्याहि व्यक्तित्वाचा समांतर विकास होत गेला पाहिजे.

पत्नीनिं आपल्या·व्यक्तित्वाचा पतीच्या व्यक्तित्वांत विलय केला तर पति विलासी आणि सत्तालोलुप बनतो; आणि पत्नीच्या कपाळी दास्यत्व येते. पतीच्या पाशवी बलाविरुद्ध झगडण्यासाठीं तिला ‘अनृतं साहसं माया’ इत्यादि कापट्यपूर्ण शब्दांचा अंगीकार करावा लागतो. याच्या उलट पुरुषानें स्त्रीचा अनुनय करण्याची आणि पत्नीच्या व्यक्तित्वांत पतीने आपले व्यक्तित्व विलोन करण्याची कल्पना स्त्रीला उन्मादी आणि पुरुषाला लंपट बनविते. विवाहाच्या आदर्शांत पतिपत्नीनीं एकमेकांत विलीन ब्हावयाच्यै नसून, दोघांनीं मिळून जीवन-धर्माचा परिपोष करावयाचा आहे. गृहस्थधर्मात पति हा जसा गृहाचा स्वामी असतो तशीच पत्नी ही गृहाची स्वामिनी असते. आणि दोघांच्याहि जीवनावर गृहस्थधर्माचें अधिराज्य चालते. पत्नी ही पतीची सहचारिणी नव्हे, तर सहधर्मचारिणी असते.

“Only the hand of Life can contain your hearts.”

“केवळ जीवनाच्या हातांतच तुमचीं हृदयें सामावणे शक्य आहे.”

या खलिलच्या वाक्याचा हात अर्थ आहे.

‘बालका’वरील प्रवचनांत खलिलनें व्यक्त केलेले विचारहि आधुनिक शिक्षणशास्त्राला मान्य होत चालले आहेत. जमदग्नीच्या आज्ञेसरशीं रेणुकेची मान आपल्या कुन्हाडीखालीं तोडणाच्या परशुरामाचें आज्ञापालन हा कांहीं आदर्श पुत्रधर्म नव्हे. सत्यासाठीं हिरण्यकश्यपूच्या विरुद्ध बंड करणारा प्रव्हाद आणि कैकेयीचा धिक्कार करून अरण्यवास पतकरणारा भरत हेच आदर्श पुत्र समजले पाहिजेत. रवीन्द्रनाथांनीं ‘स्लेह-ग्रास’ नांवाच्या सुनीतांत बालकाविषयीं मातेला केलेला उपदेश खलिलसारखाच आहे. ते लिहितात :

“ निजेर से, विश्वेर से, विश्वदेवतार
संतान नोहे गो मातः संपत्ति तोमार ”

“ बालक हें स्वतःचें, विश्वाचें आणि विश्वदेवतेचें आहे. माते, बालक ही कांहीं तुक्की खाजगी संपत्ति नव्हे.”

बालकांच्या रूपानें जीवन पुनःपुनः अवतरत असते. यामुळेच जीवनाचें अमरपण सिद्ध होतें. मागच्या पिढीच्या अपुन्या आकांक्षा पुन्या करण्यासाठी नव्या पिढीचा जन्म होतो. म्हणून बालके म्हणजे पुढे जाणाऱ्या जीवनाचे प्रतिनिधी होत. पालकांनी आपले प्रेम त्यांना द्यावें; पण आपल्या जीर्ण विचारांच्या शृंखला त्यांच्या पायांत अडकविष्णाचें पाप करूं नये.

गुन्हेगारांच्या मानसशास्त्राचा अलीकडे जो अभ्यास चालू आहे, त्यावरून गुन्हेगार म्हणजे कोणी राक्षसी जातीचे प्राणी आहेत ही सर्वमान्य समजूत खोटी ठरत आहे. अपराधांची कारणे आनुवंशिक, आर्थिक आणि सामाजिक असतात असें आढळून आलें आहे. यामुळे अपराधाची जबाबदारी वैयक्तिक न धरितां सामाजिक मानिली पाहिजे असें मत मान्यता पावूं लागले आहे. गुन्हेगारां-बदल सूडबुद्धि न बाळगतां त्यांच्याविषयीं सहानुभूति व प्रेमभाव बाळगिला पाहिजे आणि कैदखान्यांत चाललेला गुन्हेगारांचा छळ बंद करून त्यांच्यांतील माणुसकीचे अंश जागृत होतील अशा तज्ज्ञेचे वातावरण तेथें निर्माण केले पाहिजे, असे विचार पसरत आहेत. साधुसंतांनी आपल्या आचरणाने आणि उपदेशाने पतितांना पुनीत करण्याचा हात्त मार्ग सांगितला नाहीं काय ! सज्जन आणि दुर्जन या कांहीं लखोटबंद जाती नाहींत. सज्जनांतहि हीनांश आढळतो आणि दुर्जनांतहि सदंश लपलेला असतो. खलिलचे यासंबंधाचें प्रवचन कोणालाहि मान्य होण्यासारखेच आहे.

सुखाची वासना कांहीं कांहीं बेळां मानवाला इतकी उन्मार्ग-गामी बनविते कीं, तिच्या नंग्या स्वरूपाला भिऊन जीवनाचा त्याग करण्याचा अतिरेकी मार्ग सुचाविला जातो. खलिलचे 'सुखा'वरील प्रवचन इतके समतोलपणाचे आहे, की कोणाहि जीवनभीरु बैराग्याला तें पुनः जीवनांत आणून सोडील.

'विवेक आणि वासना' यामधिल विचारहि जीवनाचा संपूर्ण विकास करणाराला पूर्णपणे मार्गदर्शक होतील. नुसता विवेक ही एक जीवनाला नियंत्रित करणारी शक्ति आहे आणि नुसती वासना जीवनाला जाळणारी ज्वाला आहे. वस्तुतः शांति आणि गति हीं एकाच जीवनाचीं दोन स्वरूपे आहेत. विवेकांत शांतीचा आणि वासनेत गतीचा साक्षात्कार होतो. विवेक आणि वासना यांच्या तालबद्धतेत जीवनाचे सुरेल संगीत प्रकट होते.

खलिलचे 'श्रमा'वरील प्रवचन हा या ग्रंथांतील सर्वोत्कृष्ट भाग होय. जीवन अखंड गतिमान् आहे आणि या गर्तीतच त्याची शांतिहि सामावलेली आहे, ही आध्यात्मिक कर्मयोगी दृष्टि होय. 'विसर्गः कर्म संज्ञितः' गीतेत जगद्व्यापारालाच कर्म अशी संज्ञा दिलेली आहे. आणि जग हें जगदीश्वराहून निराळे नसल्यामुळे कर्म आणि ब्रह्म यांतहि तत्त्वतः कांहींच भेद नाहीं. कर्मानें व्यक्तीची धारणा होते, समाजाचा संग्रह होतो, आणि चित्ताची शुद्धि होऊन ब्रह्माचा साक्षात्कारहि होतो. म्हणून जीवनांत कर्माला अनन्य-साधारण स्थान प्राप्त झालेले आहे. उपयुक्ततेचे सुख, कलेचा आनंद आणि उपासनेची शांति हीं तीनहि अमृतफले जीवनांतील कर्म-वृक्षावरच लटकलेलीं असतात. यामुळे कर्माचा महिमा अवर्णनीय झाला आहे. आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्राला शरीरश्रमाचा बुद्धि आणि भावना यांच्या विकासाशीं संबंध असल्याचा शोध लागलाच आहे. यामुळे कर्म हें जीवनविकासाचे एकमेव साधन यापुढे होणार आहे. शेतकऱ्यापेक्षां शिल्पकार मोठा आणि

चर्मकारापेक्षां चित्रकार मोठा या खुळ्या कल्पनेला खलिलनें धक्का दिलाच आहे. पण माझ्या समजुतीनें जीवनाचें अमृततत्त्व शोध-णाऱ्या खलिलच्या पैगंबराला आपल्या शोधासाठीं विजनवासाची आवश्यकता राहूं नये. कर्मात हात गुंतलेले असतांनाच जीवनाची गूढे उकललेलीं बुद्धीला दिसतात. शिवाय कर्म ही कल्पनेची कसोटी असल्यामुळे कर्मक्षेत्रांत निर्माण ज्ञालेलीं ज्ञाने विफल होण्याची भीति उरत नाही. कर्माचे स्वरूप नेहर्मांच सामाजिक असल्यामुळे तें व्यक्तीला विशाल बनविण्यास सहजच उपयोगी पडते. कर्माच्या या विराट् स्वरूपाचे आकलन केलेले असंख्य कर्मदेव आज आपल्या समाजाला पाहिजे आहेत.

जीवनाचे सारे व्यापार अध्यात्माच्या विशाल भूमीवरून होऊं लागले म्हणजे खाणे-पिणे, वस्त्र-आच्छादन, घर-दार, मैत्री-वार्तालाप इत्यादी सामान्य विषयांनाहि अलौकिक प्रभा प्राप्त होते. जेवण-खाण हें केवळ उदरभरण न होतां तें एक यज्ञकर्मच बनतें; वस्त्रामागची लज्जा मनाला विकृत करणारी राहात नाही; घरांच्या भिंतींनीं आपल्या आत्म्याचें क्षितिज संकुचित होत नाही; मैत्री ही आपली आत्मवृत्ति गाढ-गंभीर करण्याचें साधन बनते आणि सत्यार्थाला शब्दांच्या शृंखला जखडूं शकत नाहीत.

‘सुंदरते’वरील प्रवचनांत सौंदर्याच्या कितीतरी लौकिक कल्पना अलौकिक सौंदर्यांत वर्णिल्या आहेत; आणि ‘जीवनाचे अनावृत दर्शन म्हणजेच सुंदरता’ असा ग्रंथकाराचा स्वतःचा सिद्धांत प्रकटला आहे.

‘क्रय-विक्रय’ या नांवाखालीं खलिलचे अर्थशास्त्रविषयक दर्शन आलेले आहे. ‘श्रम करणारालाच विनिमयाचा अधिकार आहे’ हा महत्त्वाचा समाजवादी सिद्धांत यांत ग्रथित ज्ञालेला आहे. मात्र कलावंतांनाहि उत्पादक-श्रम करणाऱ्यांहितकेंच गौरविले आहे. कलावंत जर साध्या अन्नवस्त्रावर संतुष्ट राहतील तर समाज त्यांना

पोशीलहि. पण कलेचा उत्पादक-श्रमाशीं विरोधच असला पाहिजे असा सिद्धांत मान्य करितां येणार नाही; आणि समाजाच्या आदर्श अवस्थेत कलावंतील हिंडु उत्पादक-श्रम आनंदाने करतील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. आर्थिक व्यवहारांत न्यायाची संपूर्ण प्रस्थापना होईपर्यंत जीवनांत शांति निर्माण होणार नाहीं हा खलिलचा सिद्धांत सर्व अध्यात्मवादी लोकांनी सौंदर्य ध्यानांत बाळगिला पाहिजे.

समाजाच्या राजकीय विभागाविषयीं ‘कायदे’ आणि ‘स्वातंत्र्य’ या नांवाखालीं खलिलने आपले विचार प्रकट केले आहेत. आध्यात्मिक दृष्ट्या आदर्श समाजांत दंडशक्तीवर आधारलेली राज्यसंस्था आढळणारच नाहीं. ‘लोकसत्ता’ किंवा ‘समाजसत्ता’ हा राज्य-संस्थेचा अंतिम आदर्श असला तरी, सामाजिक जीवनाचा अंतिम आदर्श आत्मसत्ता हाच आहे. प्रजेच्या अंतःकरणांतील दुष्ट विकारांचे नियमन करण्यासाठीच राज्यसंस्थेचा तत्त्वतः जन्म होतो. समाज-जीवन सत्यमय, न्यायनिष्ठ आणि भयरहित झाले म्हणजे राज्यसंस्थेची आवश्यकता संपते. आणि नंतरच खन्या सामाजिक स्वातंत्र्याचा उदय होतो. अशा समाजांत कायद्यांच्या कृत्रिम बेढ्या आणि लौकिक नीतीचीं बाब्य बंधने गढून पडतात. म्हणून राजकीय कायदे आणि राजकीय स्वातंत्र्य यांची खलिलने चेष्टाच केली आहे. तो आध्यात्मिक स्वातंत्र्याचा भोक्ता असल्याकारणाने त्याची ही चेष्टा यथार्थ आहे असेंच म्हटले पाहिजे.

खलिलच्या ‘जीवन-दर्शनां’त माणसांना गुलाम बनविणारी प्रचंड कारखानदारी आणि राष्ट्रेच्या राष्ट्रे बेचिराख करणारी युद्धविद्या यांना कोठेंच स्थान नाहीं. ‘राष्ट्र’, ‘राजा’ आणि ‘सुधारणा’ हे पारिशिष्टांतील उतारे पाहिले असतां त्याची राजकीय विचारसरणी कढून येईल. पण आध्यात्मिक आदर्शाच्या निर्मितीला लोभ आणि हिंसा यांचा कधीच उपयोग व्हावयाचा नसल्यामुळे कारखाने

आणि युद्धे यांचा उल्लेख खलिलने केला नाहीं ही गोष्ट तात्त्विक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

“तुमचे रोजचे जीवन हेच तुमचे मंदिर आणि हाच तुमचा धर्म” या अत्यंत समर्पक शब्दांत खलिलने धर्माचे व्याख्यान केले आहे. आणि आपल्या मुला बाळांमध्ये, आकाशांतील मेघमालेमध्ये आणि झाडांवरील फुलांमध्ये हंसणाऱ्या परमेश्वराला पाहा, उगाच कूट समस्या उकलण्याऱ्या भानगडीत पडू नका असा योग्य संदेश दिला आहे.

आध्यात्मिक दृष्ट्या जीवनाचा विचार करणाराला मृत्युची कर्धीच भीति वाटत नाही. जन्म आणि मृत्यु हीं एकाच जीवनाचीं दोन स्वरूपे आहेत. जीवनाच्या आनंदांत रंगलेल्या उपासकाला

“नाभिनन्देत मरणं नाभिनन्देत जीवितम्”

अशी साम्यावस्था लाभलेली असते. व्यक्तीच्या जीवनांत ज्या आशा-आकंक्षा उसळत असतात त्यांमधूनच आत्म्याच अमरत्व भासमान होते. मानवी जीवनांत पूर्णतेचीं स्वप्ने वावरत असतात, त्यांच्यावरील श्रद्धेमुळे मानवाला शाश्वततेचा साक्षात्कार होतो, आणि देहाच्या मरणामुळे त्याला अनंताशीं समरप होण्याचा मार्ग खुला होतो. मरण ही विफलता न होतां कृतार्थता होते.

‘जीवन-दर्शनां’त ‘दान’, ‘दुःख’, ‘प्रार्थना’ इत्यादि आणखी कित्येक विषय विवेचिलेले आहेत. पण त्यांसंबंधीं येथे काहीं सांगण्याची आवश्यकता दिसत नाहीं. खलिल हा ज्या समाजांत वाढला तो समाज मांसाहारी आणि परिमित मध्य सेवन करणारा असल्यामुळे त्याच्या लेखनांत त्यांचा निषेध दिसत नाहीं. आध्यात्मिक विकासांत या दोनहि गोर्ध्णीचा त्याग करावा लागतो अशी भारतीय संतांची समजूत आहे. आधुनिक आहारशास्त्राहि मध्य

आणि मांस यांचा निषेध सांगू लागले आहे, एवढेच येथे नमूद करावेसे वाटते.

‘जीवन-दर्शना’चे लेखक श्री. र. ग. जोशी हे स्वतः चांगले साहित्यिक आहेत. ‘पद्मविहारी’ या नांवानें त्यांच्या कित्येक कविता ‘लोकशिक्षणां’त यापूर्वीं प्रासिद्ध झाल्या आहेत. खलिलने वर्णिलेल्या जीवन-दर्शनाशीं ते स्वतः दृढयापासून समरस झालेले आहेत. कारण त्यांचा आध्यात्मिक जीवनावर विश्वास आहे. यामुळे त्यांचा अनुवाद रसपूर्ण झाला आहे. खलिलची विशिष्ट लेखनशैली मराठींत उत्तरविष्ण्यासाठीं त्यांनी केलेले प्रयास चांगले सफल झाले आहेत असें मला वाटते. महाराष्ट्रीय वाचक याबद्दल त्यांना धन्यवाद देतील अशी मला आशा आहे.

आश्रम, सासवड.
२६-१२-४१ }

— स. ज. भागवत

निवेदन

मुमारे अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस सरकारनें लोणी येथे सुरु केलेल्या ‘वर्धा-शिक्षण अध्यापन-मंदिरांत’ तेथील विद्याशर्यांसमोर आचार्य भागवत यांचे ‘अम’ या विषयावर प्रवचन चाललेले होते. श्रम करण्याची वृत्ति हा तर वर्धा-शिक्षणाचा प्राणच. तेव्हां तेथील विद्याशर्यांना श्रमाचे आंतरबाब्य स्वरूप उघड करून सांगणे क्रम-प्राप्तच होते. प्रारंभी थोडेसें प्रास्ताविक झाल्यावर प्रस्तुत ग्रंथांतील ‘अम’ हा उतारा वाचून दाखविण्यास त्यांनी सुरवात केली. मूळ इंग्रेजी ग्रंथांतून एकेक वाक्य वाचून दाखवावें आणि नंतर त्यावर आपले वक्तृत्वपूर्ण विवेचन करावें असें चालले होते. खलिल गिब्रानसारखा तत्त्वज्ञ कवि आणि आचार्य भागवतांसारखा रसिक भाष्यकार यांचा ‘समसमा संयोग’ झाल्यावर काय विचारावयाचे ! सर्वच श्रोतृसमूह अगदी मंत्रमुग्ध झाला आणि वर्गांचा तास केव्हां संपला तेंहि कोणास कढले नाहीं !

आचार्यांच्या त्या वक्तृत्वानें खलिल गिब्रानच्या ‘जीवन-दर्शना’ची माझ्या मनावर विलक्षण मोहिनी पडली; आणि घरी येतांच त्यांच्या जवळून तो ग्रंथ मी मागून घेऊन वाचावयास आरंभ केला. कलेच्या कौशल्यपूर्ण कोंदणांत जीवनाचें तेजस्वी रत्न गुंफण्याची या असामान्य कविश्रेष्ठाची अलौकिक प्रतिभा पाहून, मला तर स्वर्गीय खीन्द्र-नाथांच्या ‘गीतांजली’चीच आठवण झाली ! काव्य आणि तत्त्वज्ञान यांच्या या मधुर संगम-प्रवाहांत कित्येकदां अवगाहन केले तरी तृप्ति महळून होईच ना ! अशा या सुंदर ग्रंथाचा अनुवाद मराठी भाषेत होणे अत्यावश्यक आहे अशी आपली कल्पना आचार्यांनी मजपुढें मांडिली व त्यांच्याच प्रोत्साहनावरून हा अनुवाद करण्यास मी

प्रवृत्त झालें. त्यांच्या सान्निध्यांत सासवड येथील आश्रमांत राहण्याचा योग अनायासेच मला लाभला होता. म्हणून लागलीच या कामास आरंभ केला आणि थोळ्याच दिवसांत तें काम हातावेगळे केले. या ग्रंथाची जन्मकथा ही अशी आहे. या ग्रंथाच्या मागची सारी प्रेरणा आचार्य भागवत यांचीच असून मी केवळ निमित्तमात्र आहें.

श्री. किशोरलालभाई मश्रुवाला यांच्या गुजराती अनुवादाचें मला बरेच साहाय्य झाले. श्री. साने गुरुजी यांनी धुळ्याच्या तुरुंगांत हा अनुवाद अनेक मंडळींना वाचून दाखविला व त्यांत कांहीं सुधारणा सुचविल्या. आचार्य भागवतांनीहि त्यावर बरेच संस्कार केले व सुंदरसा ‘दर्शन-परिचय’हि लिहून दिला. या सर्वांचे आभार मानून कळणमुक्त होण्यापेक्षां मी त्यांच्या कळणांतच राहू इच्छितों.

विषय तत्त्वज्ञानाचा आणि शैली काच्याची अशा ग्रंथाचा अनुवाद करणे हें अवघड काम आहे. तथापि मूळ स्वरूप कायम राखण्याचा मीं कसोशीनें प्रयत्न केला आहे. तो कितपत यशस्वी झाला आहे हें सुज वाचकांनीच ठरवावयाचें आहे.

— र. ग. जोशी

अनुक्रमणिका

| विषय | पृष्ठ |
|-----------------|-------|
| दर्शन-परिचय | ३ |
| निवेदन | २३ |
| प्रस्तावना | १ |
| प्रेम | ९ |
| लग्न | १३ |
| बालके | १५ |
| दान | १७ |
| खानपान | २१ |
| श्रम | २४ |
| हृष्ट आणि शोक | २९ |
| घरे | ३१ |
| वस्त्रे | ३५ |
| क्रय-विक्रय | ३७ |
| अपराध आणि शासन | ४० |
| कायदे | ४६ |
| स्वातंत्र्य | ४९ |
| विवेक आणि वासना | ५३ |
| दुःख | ५६ |
| आत्मज्ञान | ५८ |
| अध्यापन | ६० |
| मैत्री | ६२ |
| वार्तालाप | ६५ |

| | | | |
|--------------------|-----|-----|-----|
| काळ | ... | ... | ६७ |
| साधुता आणि दुष्टता | ... | ... | ६९ |
| प्रार्थना | ... | ... | ७३ |
| सुख | ... | ... | ७६ |
| सुंदरता | ... | ... | ८१ |
| धर्म | ... | ... | ८५ |
| मृत्यु | ... | ... | ८८ |
| निरोप | ... | ... | ९१ |
| परिशिष्ट | ... | ... | १०७ |

चित्रसूचि

- ‘अनंत सागरांत एक अनंत चिंदु’ ४
 ‘बालकरूपी चैतन्यमय बाण सोडण्याचीं तुम्ही धनुष्ये आहांत’ १६
 ‘तुम्हीहि दुःख म्हणजे काय, तें जाणून घेतलेंच पाहिजे’ ५६
 ‘मी तुमच्याकडे पुनः परत येईन’ १०५
-

शुद्धि

| पृष्ठ | ओळ | अशुद्ध | शुद्ध |
|-------|-------|--------|--------|
| ३३ | १० | ददय | हृदय |
| ५३ | ५ | भावना | वासना |
| ५५ | ६ व ९ | भावनेत | वासनेत |

जीवन-दर्शन

प्रस्तावना

अळू-झुस्तफा हें त्याचें नांव होतें.

प्रभुकृपेनें तो पावन झाला होता आणि प्रभूला तो अत्यंत प्रिय होता.

आपल्या अंधकारमय जीवनाची उषा तोच उजळीत असे.

स्वतःच्या जन्मभूमीला परत घेऊन जाणाऱ्या आपल्या नौकेच्या आगमनाची प्रतीक्षा करीत बारा वर्षेपर्यंत तो ऑरफालीझ नामक नगरांत राहिला होता.

आणि आतां बारावें वर्ष होतें. कापणीच्या हंगामाचा इदूर महिना होता. त्या महिन्याच्या सातव्या तारखेस नगरीचाहेरच्या टेकडीवर तो चढला आणि त्यानें समुद्राकडे आपली दृष्टि केकिली; तोच धुक्यासह येत असलेली आपली नौका त्याच्या दृष्टीस पडली.

ती नौका बघतांच त्याच्या हृदयाचीं दारें एकदम खुलीं झालीं आणि त्याच्या आनंदाला पंख फुटून तो समुद्रावर खूप दूरपर्यंत

जीवन-दर्शन

उडत गेला. नंतर त्यांने आपले नेत्र मिठळे आणि आपल्या आनन्दाच्या अनंत शांतींत प्रभुप्रार्थना केली.

पण टेकडीवरून खालीं उतरत असतां त्याच्या हृदयावर खिन्नतेची छाया पसरली, आणि तो आपल्या मनांत विचार करूं लागला :

शांत अंतःकरणांने आणि व्यथित ज्ञाल्याशिवाय मी कसा जाऊं शकेन ? नाहीं, ही नगरी सोडतांना माझें हृदय विवहल ज्ञाल्याशिवाय राहणार नाहीं.

दुःखाचे कितीतरी दिवस मीं या नगरीच्या तटांमध्ये कंठिले आहेत आणि एकांताच्या कितीतरी रात्री मीं येथे घालविल्या आहेत; आणि चिरमित्र बनलेल्या आपल्या दुःखाचा व एकांताचाहि निरोप घेतांना कोणाला वाईट वाटणार नाहीं ?

माझ्या हृदय-पुष्पाच्या कितीतरी पाकळ्या मीं या रस्त्यांमध्ये जागोजाग विखुरिल्या आहेत, आणि माझ्या आशा-आकंक्षांचीं अनेक बालके या टेकड्यांमधून नागडींउघडीं फिरत आहेत. त्यांच्या स्मृतिभाराखालीं दबून गेल्याशिवाय आणि वेदना ज्ञाल्याशिवाय मी त्यांचा निरोप घेऊं शकत नाहीं.

हें कांहीं एक आंगरखें आज मी उतरून ठेवीत नाहीं, तर आपल्या स्वतःच्याच हातांनीं शरीराची त्वचा सोळून काढीत आहें.

केवळ एक विचार मी माझ्या पाठीमागें ठेवून जातों आहे असें नाहीं, तर क्षुया आणि तृष्णा यांनी मधुर बनलेले एक हृदय ठेवून जात आहें.

तथापि मी आतां अधिक थांबूं शकत नाहीं.

चराचराला आपणाकडे बोलाविणारा समुद्र मला हांक मारीत आहे, आणि म्हणून मला गेलेंच पाहिजे.

कारण रात्रीच्या प्रहरीं काळ धगधगत असतांहि येथेच राहणे म्हणजे गोटून जाणे, दगड होऊन पडणे आणि ढेप बनून जाणेच होय.

जें कांहीं येथें आहे तें सर्व बरोबर घेऊन जावें, असें तर फार वाटते. पण तें कसें जमणार ?

जिब्हा आणि ओष्ठ यांच्यापासून पंखांची देणगी मिळालेला धवनीहि आपणाबरोबर जिब्हेला आणि ओष्ठाला नेऊं शकत नाहीं. त्याला एकव्यालाच आकाशाला शोरीत जावे लागते.

आणि एकव्यालाच—आपले घरटें मागे सोडूनच—गरुडाला सूर्याकडे उडत जावे लागते.

असा विचार करीत तो टेकडीच्या पायथ्याशीं पोहांचला आणि नंतर आपली दृष्टि त्याने पुनः समुद्राकडे वळविली; तों आपली नौका बंदरानजीक येत असलेली त्याला दिसली आणि तिच्या नाळेवर असलेले आपल्या देशचे खलाशीहि त्याच्या दृष्टीस पडले.

आणि त्याच्या आत्म्याने त्यांना मोक्षाने हांक मारिली; तो म्हणाला :

माझ्या पुरातन मातेच्या पुत्रांनो, सागरतरंगावर आसू होणाऱ्या राउतांनो,

जीवन-दर्शन

कितीतरी वेळां माझ्या स्वप्रांमध्ये आपली नौका हांकारीत तुम्ही आलं आहांत. आणि आज माझ्या जागृतीमध्ये येत आहांत. ही जागृति हेहि एक अधिक गाढ स्वप्रच आहे.

येण्याला मी तयारच आहें, आणि माझी उत्कंठा आपलीं शिंदे पूर्णपणे उभारून वाच्याची वाट बघत आहे.

केवळ शेवटचा एकच श्वास या शांत वातावरणांत मी घेऊन, शेवटचा एकच प्रेमनिर्भर दृष्टिक्षेप पाठीमागें टाकीन,

आणि नंतर मी तुमच्यामध्ये येऊन उभा राहीन : सागर-प्रवाशां-मध्ये एक सागर-प्रवासी.

आणि हे विशाल सागरलक्ष्मी, निद्रामयी माते,

तूंच एकटी सर्व नदी-निर्झरांना शांति-विश्रांति आणि भ्रुक्ति देतेस,

माझ्या जीवनाचा हा प्रवाह आणखी एकच वळण घेऊल, या वन-राजीमध्ये आणखी एकच कलरव करील,

आणि नंतर मी तुजजवळ येऊन पोहोचेन : जणुं अनंत सागरांत एक अनंत बिंदु.

आणि तो जेव्हां पुढे चालला, तेव्हां त्यानें लांबून पुरुष आणि लिंग्या आपापलीं शेतें आणि द्राक्षाचे मळे सोहून घाड्याईनें नगरीच्या वेशींकडे येत असल्याचे पाहिले.

आणि आपले नांव घेऊन शेताशेतांतून साद घालणारे व परस्परांना आपल्या नौकेच्या आगमनाची वार्ता कथन करणारे त्यांचे शब्द त्यानें लेकिले.



‘अनंत सागरांत एक अनंत बिंदु’

नंतर तो स्वतःशीच म्हणाला :

काय, हा वियोगदिन मीलनदिनच बनणार का ?

आणि माझ्या जीवनाची संध्या, खरें पाहतां, माझ्या जीवनाची उषाच होती असें म्हटले जाईल का ?

आपला नांगर जमिनीतच अर्धवट टाकून येणाराला अथवा आपल्या द्राक्षमधूचा चरक मध्येच थांबवून येणाराला मी काय देणार ?

काय, माझें हृदय फळांनी भारावलेल्या वृक्षाचें रूप धारण करील, आणि त्याचीं फळे गोळा करून तीं मला त्यांना समर्पण करितां येतील ?

आणि माझ्या अभिलाषांचा ओघ एकाद्या निश्चराप्रमाणे वाढू लागेल, आणि त्याच्या जीवनाने मी त्यांचे प्याले भरून देऊ शकेन ?

समर्थानें आपल्या अंगुलीनें छेढावी अशी वीणा अथवा आपल्या श्वासाने भरून टाकावी अशी वांसरी मी आहे काय ?

मी तर केवळ शांततेचा शोध करणारा आहें, आणि या शांततेमध्यें मला असा कोणता निधि सांपडला आहे, कीं जो मी निःशंक-पणे वांटून देऊ शकेन ?

जर माझा हा सुगीचा शिवस असेल, तर कोणत्या शेतांमध्यें आणि कोणत्या विस्मृत ऋतूमध्यें मी बीं पेरिलें होतें ?

खरोखर, माझा दीप उंच धरण्याचा क्षण जर आला असेल, तर त्या दीपामध्यें जळणारी ज्योति माझी असू शकणार नाहीं.

रिता आणि न लाविलेला असा माझा दीप मी उंच धरीन,

जीवन-दर्शन

आणि रात्रीचा नाथ त्यांत स्नेह भरील व तोच त्यास प्रदीपहि करील.

इतके विचार त्यानें शब्दांमध्यें व्यक्त केले. पण त्याच्या हृष्यांत आणखी जें कांहीं पुळकळसें होतें तें निःशब्दच राहून गेले. कारण आपल्या हृष्यांतील गृह-गंभीर भाव शब्दांमध्यें व्यक्त करण्यास तो असमर्थ होता.

आणि जेव्हां त्यानें नगरोत प्रवेश केला तेव्हां सर्व लोक त्याला भेटण्याकरितां आले. एकरवानें ते त्याला हांका मारीत होते.

आणि नगरोंतील वृद्धजन पुढे आले व म्हणाले :

इतक्यांतच आम्हांला सोहून जाऊ नकोस.

आमच्या संधिप्रकाशांत तू मध्याह्नरूप झाला आहेस आणि तुझ्या यौवनानें आमच्यापुढे आकांक्षांची स्वप्रसृष्टि उभी केली आहे.

आम्हांला तू कांहीं परका नाहींस किंवा पाहुणाहि नाहींस, तर आमचा पुत्रच आणि अत्यंत प्रियतम आहेस.

आमचे नेत्र तुझ्या दर्शनाकरितां इतक्यांतच तृपार्त करू नकोस.

त्यानंतर उपदेशक आणि उपदेशिका यांनीं त्याला म्हटले :

समुद्राच्या लाटा आपणांमध्यें आतांच वियोग घडवून न आणोत, आणि आमच्यामध्यें तू घालविलेलीं वर्षे केवळ समृतिविषय न बनोत.

तू आमचे चैतन्य बनून आमच्यामध्ये वावरला आहेस, आणि तुझी आया आमच्या मुखांवरील प्रभा ज्ञाली आहे.

आम्ही तुझ्यावर निरतिशय प्रेम केले आहे. पण आमचे प्रेम मूक होते आणि ते अवगुंठनाखालीं ज्ञांकून राहिलेले होते.

तथापि आज ते उच्चरवाने तुला हांका मारीत आहे, आणि तुझ्यासमोर प्रकट होऊं पाहात आहे.

आणि असे नेहमींच होते कीं, वियोगाचा क्षण आल्याशिवाय प्रेमाला आपली स्वतःची अगाधता कळून येत नाहीं.

आणि इतरांनींहि येऊन त्याची विनवणी केली. पण त्यांना त्याने कांहीं उत्तर दिले नाहीं. आपले मस्तक मात्र त्याने नमविले; आणि त्याच्या वक्षावर ठिपकणारे त्याचे अश्रू जवळ उभे असणारांच्या दृष्टीस पडले.

तदनंतर तो आणि सर्व लोक मंदिरासमोरील एका मोक्षा चौकाकडे चालले.

आणि तेथें आश्रमांतून अल्मित्रा नांवाची एक छी बाहेर आली. ती ब्रह्मवादिनी होती.

तेव्हां तिच्याकडे त्याने अपार कोमलतेने पाहिले; कारण, या लोकांच्या नगरींत येऊन त्याला फक्त एकच द्विस ज्ञाला असतां तिनेंच त्याला शोधून काढिले होते आणि आपली श्रद्धा त्याला अर्पण केली होती.

आणि त्याला वंदन करून ती म्हणाली :

जीवन-दर्शन

प्रभुन्या पैगंबरा, शाश्वताच्या शोधका, दीर्घ काळपर्यंत तू आपल्या नौकेच्या शोधार्थ न्याहाळून पाहिले आहेस.

आणि आतां तुझी नौका आली आहे, आणि गेल्यावांचून तुला गत्यंतर नाहीं.

तुझ्या स्मृतिपटलावर कोरून ठेविलेल्या तुझ्या देशाविषयींची तुझी उत्कंठा अपार आहे आणि तो देश तुझ्या उच्चतर आकांक्षांचे माहेर-घरच आहे. म्हणून आमचे प्रेम तुला बद्द करू इच्छीत नाहीं आणि आमच्या गरजा तुला अडकवू इच्छीत नाहींत.

तथापि आमची तुला अशी विनंति आहे कीं, आम्हांला सोहून जाण्यापूर्वी तू आम्हांला कांहींतरी सांगावें आणि तुझ्या सत्याच्या भांडारांतून आम्हांला कांहींतरी यावें.

आम्ही तें आमच्या बालकांना देऊ, आणि तीं आपल्या बालकांना देतील आणि त्याचा नाश होणार नाहीं.

तुझ्या एकांतांत तू आमच्या दिवसांचे निरीक्षण केले आहेस आणि तुझ्या जागृतींत आमच्या निद्रेमधील रुद्ध आणि हास्य तू ऐकिले आहेस.

तर आतां, आमचेच स्वरूप आम्हांला उघड करून सांग, आणि जन्म व मृत्यु यांमधील ज्या अनुभवांचा साक्षात्कार तुला झाला असेल, ते सर्व अनुभव आम्हांला कथन कर.

तेव्हां त्यांने उत्तर दिले :

ऑरफालीझवासी जनहो, तुमच्या हृदयांत या क्षणींहि ज्या भावना उसळत आहेत त्यावांचून अन्य कशाविषयीं मी बोलू शकणार ?

प्रेम

त्यावर अलमित्रा म्हणाली, आम्हांला प्रेमाविषयीं सांग.

आणि त्यानें आपले मस्तक उन्नत केले. जनसमूहावरुन आपली दृष्टि फिरविली; आणि सर्व समुदाय शांतिसुख झाला. नंतर उच्च स्वरानें तो म्हणाला :

जेव्हां प्रेम तुम्हांला संकेत करीत असेल, तेव्हां त्याच्या पाठी-मागून जा,

जरी त्याचे मार्ग त्रिकट आणि सुळ्यासारखे आहेत.

आणि जेव्हां तें आपले पंख पसरील तेव्हां त्याच्या आधीन व्हा,

जरी त्याच्या पंखांत छपून राहिलेली तलवार तुम्हांला कदाचित् जखमी करील.

आणि जेव्हां तें तुमच्याशीं बोलेल तेव्हां त्याच्यावर विश्वास टाका,

जरी त्याचा शब्द उद्यान उध्वस्त करणाऱ्या उत्तरेकडच्या वायु-प्रमाणें तुमच्या स्वप्रांचा कदाचित् चक्काचूर करील.

जीवन-दर्शन

कारण, प्रेम जसें तुमच्या मस्तकावर सुकुट चढवितें तसें तें तुम्हांला शूलावरहि चढवील. जसें तें तुमच्या विकासासाठीं आहे तसेंच तें तुम्हांला खच्ची करण्यासाठीहि आहे.

जसें तें तुमच्याइतके उंच चढून सूर्यकिरणांत नाचणाऱ्या तुमच्या जीवनाच्या अतिकोमळ शाखांना कुरवाळते,

तसें तें खालीं पण उतरून पृथ्वीला घट कवटाळून बसलेल्या तुमच्या भुळांनाहि गशगदां हलवील.

धान्याच्या कणसांप्रमाणे तें तुम्हांला स्वतःजवळ गोळा करून घेते.

तुमचे स्वरूप उघडें करण्याकरितां तें तुमची मळणी करिते.

नंतर फोलपटांमधून वेगळे काढण्याकरितां तें तुम्हांला पांखडते.

पांढरे शुभ्र करण्याकरितां तें तुम्हांला दळते.

नरम होईपर्यंत तुम्हांला तें मळते.

आणि शेवटीं प्रभूच्या पवित्र भोजनाकरितां तुम्ही पवित्र नैवेद्य बनावे म्हणून तुम्हांला तें स्वतःच्या पवित्र अग्रीवर चढविते.

तुमच्यावर हे सारे संस्कार प्रेम एवज्ञासाठीं करतें कीं, तुमच्या हृष्यांत वसत असलेलीं गुह्ये तुम्हांला जाणतां यावींत आणि त्यांच्या ज्ञानाने तुम्ही जगजीवनाच्या हृष्याचा एक अंश बनावे.

पण भीतीमुळे तुम्ही जर केवळ प्रेमाची शांति आणि प्रेमाचे सुख यांनाच शोधीत असाल,

तर हें अधिक वरें कीं, तुम्ही आपल्या फोलपटांतच गुरफटून
बसावें आणि प्रेमाच्या खळ्यामधून निघून जावें,

आणि जेथें मनसोक्त हंसतां येणार नाहीं आणि मनमोकळेपणे
रडतां येणार नाहीं अशा क्रतुहीन जगामध्ये हंसण्या-रडण्यासाठीं
प्रवेश करावा.

प्रेम स्वतःशिवाय अन्य कांहीं देत नाहीं, आणि दुसऱ्याकडून
स्वतःशिवाय अन्य कांहीं घेत नाहीं.

प्रेम कोणाला अंकित करीत नाहीं आणि कोणाचे अंकित होत
नाहीं;

कारण, प्रेमाची परिपूर्ति प्रेमांतच आहे.

जेव्हां तुम्हांला प्रेमाची प्रतीति होते तेव्हां तुम्ही असें म्हणून नये
कीं, “प्रभु माझ्या हृदयांत आहे,” तर त्यापेक्षां असें म्हणावें कीं.
“मी प्रभुच्या हृदयांत आहे.”

आणि असें मानून नका, कीं आपण प्रेमाला मार्ग दाखवूं शकूं;
कारण, त्याच्या हृषीनें तुम्ही पात्र असाल तर प्रेमच तुम्हांला मार्ग-
दर्शन करितें.

केवळ स्वतः कृतार्थ होण्याशिवाय प्रेमाला दुसरी कसलीच अभिलाषा नाहीं.

जीवन-दर्शन

पण प्रेमाचा आस्वाद घेत असतांहि तुम्हांला अभिलाषा अंवरतां
येत नसतील, तर तुमच्या अभिलाषा अशा असोत :

वितक्कून जावें आणि रजनीला आपले मधुर गान गाणारा असा
एकादा कुळकुळणारा निझर व्हावें.

अति कोमळतेची वेदना अनुभवावी.

आपणा स्वतःलाच झालेल्या प्रेमाच्या आकलनानें विद्ध व्हावें;

आणि स्वेच्छेनें व हर्षानें स्वतःचे रक्त सांडावें.

पंख फुटलेल्या हृदयानें प्रभारीं उठावें आणि प्रेमाचा अनुभव
थेण्यासाठीं आणखी एक दिवस बहाल केल्याबद्दल प्रभूचे आभार
मानावेह;

मध्याह्नसमयीं विश्रांति घेत प्रेमसमाधीचें चिंतन करावें;

सायंकाळीं कृतज्ञभावानें घरीं परतावें;

आणि त्यानंतर हृदयस्थ प्रियतमाकरितां प्रार्थना करीत आणि
ओढांवर त्याचें स्तुतिस्तोत्र नाचवीत निद्रित व्हावें.

लग्न

त्या नंतर अश्विनां पुनः विनंति करून विचारिले आणि लग्न म्हणजे काय, गुरुदेव ?

तेव्हां त्यानें उत्तर दिले :

तुम्ही दोयें बरोबरच जन्मलां आहांत आणि अखंड बरोबरच राहाल.

मृत्युच्या शुभ्र पंखांनीं तुमची ताटातूट केली तरीहि तुम्ही बरोबरच राहणार आहांत.

खरेंच, प्रभूच्या निःशब्द स्मृतीमध्येहि तुम्ही बरोबरच असाल.

तथापि तुमच्या सहत्वामध्यें जरा अवकाश असू शा.

आणि तुम्हां उभयतांमध्ये स्वर्गीय वायूना नृत्य करू शा.

तुम्ही परस्परांवर प्रेम करा पण तुमच्या प्रेमाची बेढी बनवू नका;

जीवन-दर्शन

तर तुमचे प्रेम तुमच्या आत्म्यांच्या किनाच्यांमध्ये हेलावणाच्या सागराप्रमाणे बनवा.

तुम्ही परस्परांचे प्याले भरून था, पण एकाच प्याल्यांतून दोघेहि प्राशन करूं नका.

आपापल्या भाकरीचा भाग परस्परांना था, पण एकाच भाकरी दोघेहि खात बसूं नका.

दोघे मिळून गा, नाचा आणि आनंद करा; पण तुम्ही प्रत्येकजण स्वतंत्रच रहा,

जशा वीणेच्या तारा एकाच संगीतांमें कंपित होत असतांहि स्वतंत्रच असतात.

आपापलीं हृदये परस्परांना था, पण तीं परस्परांच्या आधीन मात्र करूं नका.

कारण, केवळ जीवनाच्या हातांतच तुमचीं हृदये सामावणे शक्य आहे.

आणि एकत्र उभीं राहा, पण एकमेकांना अगदीं चिकटून नव्हे;

कारण, मंदिराचे स्तंभ पृथक् पृथक् उभे असतात,

आणि देवकार व सुरु एकमेकांच्या छायेंत वाढत नाहीत.

बालके

आणि त्यानंतर आपल्या हृदयाशीं बालकाला धरून उभी
असेलेली एक युवती महणाली, आम्हांला बालकांविषयीं कांहीं
सांगा.

तेव्हां तो म्हणाला :

तुमचीं बालके हीं तुमचीं बालके नव्हत.

तर, चिरंजीव होऊं इच्छणाऱ्या जगजीवनाच्या उत्कट कामनेचे
ते कन्यापुत्र आहेत.

तीं तुमच्या द्वारा जन्माला आलीं तरी तुम्ही केवळ निमित्तमात्र
आहांत, आणि तीं तुमच्याजवळ असलीं तरी तीं तुमचीं नव्हत.

तुम्ही त्यांना आपलें प्रेम या, पण आपले विचार मात्र देऊ नका;
कारण, त्यांना आपले स्वतःचे विचार आहेत.

जीवन-दर्शन

त्यांच्या शरीरांसाठीं तुम्ही त्यांना घरे बांधून था, पण त्यांच्या आत्म्यांकरितां मात्र तीं देऊ नका.

कारण, त्यांचे आत्मे तुम्हांला बघतां न येणाऱ्या अथवा स्वप्रांतहि न दिसणाऱ्या भविष्याच्या मंदिरांत राहतात.

त्यांच्यासारखे बनण्याचा तुम्ही खुशाल प्रयत्न करा, पण त्यांना तुमच्यासारखे बनविण्याचा प्रयत्न करू नका.


कारण, जीवन मागें जात नाहीं आणि भूतकाळाबरोबर रेंगाळतहि नाहीं.

बालकरूपी चैतन्यमय बाण सोडण्याचीं तुम्ही धनुष्यें आहांत.

तो महान् धनुर्धारी अनंताच्या मार्गावरील लक्ष्य बघतो, आणि आपले बाण वेगानें आणि दूरवर जावेत म्हणून आपल्या सामर्थ्यानें तुम्हांस नमवितो.

त्या धनुर्धाराच्या हातांनीं नमविलें जाण्यांत तुम्हांला आनंद वाटो;

कारण, सूं सूं करीत जाणारा बाण त्याला जितका प्रिय आहे तितकेंच अचल असें धनुष्यदेखील त्याला प्रिय आहे.



‘ बालकरुपी चैतन्यमय व्याणि सोहण्याचीं तुम्ही धनुष्ये आहांत ’

दान

त्यांनंतर एक लक्ष्मीपुत्र म्हणाला, दान म्हणजे काय तें आम्हांला सांगा.

आणि त्यांने त्याला उत्तर दिले :

आपल्या धनदौलतींतून जेव्हां कांहीं अर्पण करतां तेव्हां तुम्ही विशेष कांहीं देतां असें नाहीं.

जेव्हां स्वतःच्या जीवनाचा अंश याल तेव्हांच तें खरेंखुरे दान होईल.

उद्यां कदाचित् आपणाला गरज भासेल या भीतीने राखून ठेविले-ल्या आणि संरक्षिलेल्या वस्तू म्हणजेच ही धनदौलत नव्हे काय ?

आणि उद्यां ! यावेकरुनच्या मागून जाणारा अति दूरदर्शी कुत्रा उद्यां उपयोगी पडतील या विचाराने पथहीन वाळवंदांत हाडे पुरुन ठेवितो; पण त्याला तो उद्यांचा दिवस काय देणार ?

आणि गरजेची भीति म्हणजे प्रत्यक्ष गरजच नव्हे काय ?

जीवन-दर्शन

तुमची विहीर तुङ्ब भरली असतांहि जर तृष्णोची भीति असेल,
तर ती तृष्णा अशमनीयच नव्हे काय ?

असे कांहीं असतात, कीं ज्यांच्याजवळ भरपूर असते पण
त्यांतील थोडेसेंच ते अर्पण करितात, आणि आपले नांव व्हावे
महणून ते अर्पण करितात आणि त्यांच्या गुप्त वासनेने त्यांच्या
देणग्या अद्वितकारी बनतात.

असे कांहीं असतात, कीं ज्यांच्याजवळ थोडेसेंच असते पण ते
सगळे अर्पण करून टाकितात.

ते जीवनावर आणि जीवनाच्या विपुल उदारतेवर श्रद्धा राखणारे
असतात आणि त्यांची थेली कर्धींच रिती नसते.

असे कांहीं असतात, कीं जे उल्हासाने अर्पण करितात, आणि
तो उल्हास हेंच त्यांचे पारितोषिक बनते.

असे कांहीं असतात, कीं जे कष्टाने अर्पण करितात, आणि ते
कष्ट हीच त्यांची दीक्षा बनते.

आणि असे कांहीं असतात, कीं जे अर्पण करितात, पण ते
अर्पण करितांना त्यांना कष्ट वाटत नाहींत किंवा उल्हासाची अपेक्षा
असत नाहीं, अथवा उण्याच्या जाणीवेनेहि ते अर्पण करीत नाहींत.

पलीकडच्या दरीतील फुलवेळ आपला सुगंध वातावरणांत सर्वत्र
पसरविते, त्याप्रमाणे त्यांचे ते अर्पण करणे असते.

अशांच्या हातांच्या द्वारा ईश्वर बोलतो, आणि त्यांच्या डोळ्यांच्या
आळन धरणीवर आपले स्मित उधकितो.

मागितल्यावर अर्पण करणे हें बरे आहे, पण मागण्यापूर्वीच मनाने जाणून अर्पण करणे अधिक चांगले.

आणि ज्याचा हात उदार आहे, त्याला अर्पण करण्यापेक्षाही आपण अपिलेले घेणारा शोधण्यांत अधिक आनंद असतो.

आणि असें काय आहे, कीं जे तुम्ही राखूऱ्य शकाल ?

तुमच्याजवळ जे कांहीं आहे ते सारे एक दिवस दिलेच जाणार आहे.

म्हणून ते आतांच देऊन टाका, म्हणजे अर्पण करण्याची संधि तुमच्या वारसांऐवजीं तुम्हांसच मिळूऱ्य शकेल.

तुम्ही नेहमीं म्हणतां कीं, “ मी अर्पण करीन, पण केवळ सत्पात्र असणारालाच.”

तुमच्या बागेंतील फळझाडे अथवा तुमच्या कुरणांतील मेंब्या असे म्हणत नाहीत.

आपण जगावै म्हणून तीं अपेण करितात; कारण राखून ठेवणे म्हणजे मरणे.

आपले दिवस आणि आपल्या रात्री मिळविण्याला जो पात्र आहे, तो तुमच्याजवळून बाकीचे सारे मिळविण्याला निःसंशयच पात्र आहे.

आणि जो जीवनसागराचे जल प्राशन करण्याला पात्र गणला

जीवन-दर्शन

जातो तो तुमच्या चिन्हकल्या निझरामधून आपला प्याला भरून घेण्याला पात्रच आहे.

आणि अर्पिलेल्याचा स्वीकार करण्याचे मनोर्धैर्य आणि निःशंकता -नव्हे, औदृश्य- दाखविणे याहून अधिक थोर पात्रता ती कोणती?

आणि तुम्ही असे कोण मोठे आहांत, कीं लोकांनी त्यांची पात्रता आणि त्यांचा स्वाभिमान तुम्हांला वन्नविहीन आणि उज्जाविहीन स्थितींत बघतां यावा म्हणून तुमच्यासमोर आपले वक्ष चिरावै आणि आपल्या स्वाभिमानावरील पडदा दूर सारावा?

पहिल्यानें हें बथा, कीं आपण स्वतःच दाता होण्याला आणि दानाचे साधन बनण्याला पात्र आहोत काय?

कारण, जीवनच जीवनाला अर्पण करीत असते हेच सत्य आहे, आणि स्वतःला दाता समजणारे तुम्ही केवळ साक्षी असतां.

आणि तुम्ही स्वीकार करणारे लोकहो,—आणि तुम्ही सर्वच स्वीकार करणारे आहांत—कृतज्ञतेचा भार मानून तुम्ही स्वतःवर आणि दात्यावर ओळ्याचे जूऱ लाढून नका.

तर, जणुं पंखच मिळाल्याप्रमाणे दात्यासह त्याच्या दानावर उंच उड्हाण करा.

कारण, आपल्या कृणाची अति जाणीव बाळगणे म्हणजे वसुंधरे-सारखी उदार माता आणि परमेश्वरासारखा पिता ज्याला आहे अशा आपल्या दात्याच्या औदृश्याविषयीं शंका प्रदर्शित करणे होय.

खानपान

त्या नंतर भोजनालय चालविणाऱ्या एका वृद्ध गृहस्थानें म्हटले,
खानपानाविषयीं आम्हांला कांहीं सांगा.

आणि तो म्हणाला :

पृथ्वीचा गंध सेवन करून आणि वायुजीवी घेतेप्रमाणे किरणपान
करून तुम्हांला जगतां आले असते, तर किती छान झाले असते !

पण भक्षण करण्याकरितां हिंसा केल्याशिवाय आणि आपली
तृष्ण शमविण्याकरितां नूतन पाडसाला त्याच्या आईच्या दुधापासून
तोडिल्याशिवाय तुम्हांला गत्यंतरच नसेल, तर तुमचे तें कृत्य यशीय
भावनेने होवो.

आणि तुमच्या स्वयंपाकगृहाची वेदी होवो, आणि तिच्यावर
वनामधील आणि मैदानावरील शुद्ध आणि निष्पाप जीवांचे मानवांत
वसणाऱ्या अधिक शुद्ध आणि अधिक निष्पाप अशा तत्त्वासाठी
हवन केले जावो.

जीवन-दर्शन

एकाशा पश्चत्ती हत्या तुम्ही करीत असाल तेव्हां त्याला उद्देशून आपल्या मनांत म्हणा :

“ जी सत्ता तुझा वध करीत आहे त्या सत्तेने मीहि वधिला गेलो आहेही; आणि माझेहि हवन करण्यांत येईल.

“ कारण, ज्या नियतीने तुला माझ्या हातीं आणून सोडिले आहे, तीच मलाहि बलवत्तर हातांत नेऊन सोडील.

“ तुझे रक्त आणि माझे रक्त म्हणजे विश्ववृक्षाला पोषिणाऱ्या जीवनरसाशिवाय दुसरें कांहीं नाहीं.”

आणि एकाईं फळ तुम्ही दातांखालीं घालाल तेव्हां त्याला उद्देशून आपल्या हृदयांत म्हणा :

“ तुझीं चीजें माझ्या शरीरांत जिवंत राहतील,

“ आणि तुझ्या भावी कलिका माझ्या हृदयांत प्रफुल्लित होतील,

“ आणि तुझा सुगंध माझा श्वास वनेल,

“ आणि आपण उभयतां मिळून सर्वं ऋतूंत आनंद लुटूं.”

आणि सुगीच्या दिवसांत आपल्या द्राक्षलतांची द्राक्षं द्राक्षमधूच्या चरकांत घालण्याकरितां तुम्ही गोळा कराल, तेव्हां आपल्या हृदयांत म्हणा :

“ मीहि एक द्राक्षोशानच आहेही आणि माझीं फळे पण द्राक्षमधूच्या चरकाकरितां गोळा करण्यांत येतील,

“ आणि नूतन द्राक्षमधूप्रमाणे मलाहि अविनाशी पात्रांमध्यें भरून ठेविण्यांत येईल.”

आणि शिशिर क्रतूंत जेण्हां तुम्ही प्राशनाकरितां द्राक्षमधु बाहेर काढाल तेव्हां त्याच्या प्रत्येक प्याल्याकरितां तुमच्या हृदयांत एकेक गीत वसो;

आणि त्या गीतांत मुगीच्या दिवसांची, द्राक्षोऽयानाची आणि द्राक्षमधूच्या चरकाची स्मृति सामावलेली असो.

श्रम

त्यानंतर एक कृषीवल म्हणाला, श्रमाविषयीं आम्हांला कांहीं ऐकवा.

आणि त्यानें उत्तर दिले :

जगताच्या आणि जगदात्म्याच्या गतीबरोबर आपली गति राहावी म्हणून तुम्ही श्रम करितां.

कारण, आळशी राहणें म्हणजे ऋतूना पारखें होणें आणि ऐश्वर्यानें व आत्मनिवेदनाच्या वृत्तीनें अनंताकडे निघालेल्या जीवनाच्या यात्रेतून बाजूला होणें होय.

तुम्ही श्रम करीत असतां तेव्हां एक बांसरीच बनतां; आणि त्या बांसरीच्या अंतरंगांत घटका स्वतःचा श्वास भरून तिला संगीतमय बनवितात.

अखिल चराचर सुसंवादी स्वरांत वृद्धगान करीत असतां, ज्याला

मूक आणि निःस्तब्ध वेदू बनून राहावेसें वाटेल असा तुमच्यापैकीं कोण आहे ?

श्रम म्हणजे शाप आणि कष म्हणजे दुर्दैव, असें तुम्हांला सदैव सांगण्यांत आले आहे.

पण मी तुम्हांला सांगतो कीं, जेव्हां तुम्ही श्रम करीत असतां तेव्हां पृथ्वीमातेच्या अत्यत दूरच्या स्वप्राचा कांहीं अंश तुम्ही सफल करीत असतां; तें स्वप्र जन्माला आले तेव्हांपासूनच तुमच्या हवालीं करण्यांत आले आहे.

आणि श्रमाशीं स्वतःचे अनुसंधान राखणे म्हणजे खरोखर जीवनावर प्रेम करणे,

आणि श्रमाच्या द्वारा जीवनावर प्रेम करणे म्हणजे जीवनाच्या गूढतम रहस्याशीं गाढ पारिचय करून घेणे.

पण दुःखावेगाभुले जन्म म्हणजे आपत्ति आणि देहधारणा म्हणजे ललाटलिखित शाप असें तुम्ही समजत असाल, तर मी सांगतो कीं, केवळ तुमच्या निढळाच्या घामाशिवाय अन्य कशानेंच तें लिखित धुतले जाणार नाहीं.

तुम्हांला आणखी असेंहि सांगण्यांत आले आहे कीं, जीवन अंधकारमय आहे; आणि शिणलेल्या लोकांच्या ह्या म्हणण्याचा पुनरुच्चार स्वतः शिणलेले असतांना तुम्हीदि करितां.

जीवन-दर्शन

आणि मीहि सांगतों कीं, जीवन खरोखरच अंधकारमय आहे :
जर तें प्रेरणाहीन असेल,

आणि सारी प्रेरणादेखील अंध आहे : जर ती ज्ञानयुक्त नसेल.

आणि सारे ज्ञान पण मिथ्या आहे : जर तें श्रमशृङ्खल्य असेल,

आणि सारे श्रम निरर्थकच आहेत : जर ते प्रेममय नसतील;

आणि तुम्ही प्रेमानें श्रम करितां तेव्हां स्वतः स्वतःशीं, परस्परांशीं
आणि परमेश्वराशीं तुम्ही संबद्ध होत असतां.

आणि प्रेमानें श्रम करणे म्हणजे काय ?

प्रेमानें श्रम करणे म्हणजे आपल्या हृदयांतून काढिलेल्या तंतूंचे
वस्त्र विणणे, जणुं आपला प्रियतमच तें परिघान करणार आहे;

अथवा प्रीतियुक्त अंतःकरणानें मंदिर उभारणे, जणुं आपला
प्रियतमच त्यांत वास करणार आहे;

अथवा हलुंवारपणे वीं पेरणे आणि पिकाची हृषीनें कापणी करणे,
जणुं आपला प्रियतमच त्याचें फळ भक्षण करणार आहे.

प्रेमानें श्रम करणे म्हणजे ज्या कांहीं वस्तू तुम्ही घडावितां त्या
सर्व वस्तूंना आपल्या आत्म्याच्या श्वासानें चैतन्यमय बनविणे,

आणि सर्व स्वर्गवासी पितृगण आपल्या सभोवतीं उभे राहून
आपणांकडे जागृत नजरेने बघत आहेत, अशी जाणीव बाळगणे.

जणुं झोपेंत बरळत असल्याप्रमाणे कितीतरी वेळां तुम्हांला

म्हणतांना मीं ऐकलें आहे कीं, “संग-मर्मरी पाषाण खोदून त्यांत आत्मभावनांना साकार स्वरूप देणारा (शिल्पकार) जमीन नांगर-णाऱ्या शेतकऱ्यापेक्षां अधिक श्रेष्ठ आहे.

“आणि इंद्रघुष्याचे रंग पकडून ते पडथावर मनुष्याकृतींत चित्रित करणारा (चित्रकार) आपलीं पायतणे बनविणारापेक्षां अधिक श्रेष्ठ आहे.”

पण निंद्रेत नव्हे, तर मध्याह्नीच्या पूर्ण जागृतींत मी सांगतां कीं, वायु अतिक्षुद्र तृणपणींशीं जितक्या लडिवाळपणे गुजगोटी करितो त्यापेक्षां विशाल वडवृक्षावरोवर तो कांहीं अधिक लडिवाळ-पणे त्या करीत नाहीं;

आणि स्वतःच्या प्रेमदानांने वायुवाणीला संगीतमय करून अधिक मधुर बनवितो, तोच एक श्रेष्ठ होय.

श्रम म्हणजे प्रेमाचे मृत्त स्वरूप.

आणि तुम्हांला प्रेमानें श्रम करितां येत नसतील, पण केवळ नीरसतेनेंच तुम्ही ते करीत असाल, तर हें अधिक चांगलें कीं तुम्ही आपले काम सोडून थावें व मंदिराच्या दाराशीं वसावें; आणि जे आनंदाने श्रम करितात त्यांच्याजवळून भिक्षा घ्यावी.

कारण, तुम्ही औक्षासिन्याने भाकरी भाजाल तर ती कळ होईल आणि मनुष्याची अर्धीच भूक भागवील.

आणि द्राक्षमधूचा चरक तुम्ही अनिच्छेने चालवीत असाल, तर तुमची ती अनिच्छा त्या मधुमध्ये विषबिंदू गाळील.

जीवन-दर्शन

आणि तुम्ही ध्वनींप्रमाणे गात असाल, पण त्या गायनांत तुम्हांला प्रेम वाढते नसेल, तर दिवसाचे ध्वनी आणि रात्रीचे ध्वनी यांच्या श्रवणाला नुष्ठांचे कान तुम्ही बधिर मात्र करून टाकाल.

हर्ष आणि शोक

त्यानंतर एक ळी म्हणाली, हर्ष आणि शोक यांविषयी आम्हांला
कांहीं सांगा.

आणि त्याने उत्तर दिले :

तुमचा हर्ष म्हणजे वेष उत्तरून प्रकट झालेला तुमचा शोकच होय.

आणि ज्या विहिरीमधून तुमचे हास्य उत्सर्कृत होत असते, तीच
विहीर पुष्कळशं तुमच्या अशूनीं भरून गेलेली होती.

आणि याशिवाय अन्य होऊं तरी कसें शकेल ?

हा शोक तुमचे जीवन जितके अधिक खोल खोक्षील तितका
अधिक आनंद तुम्हांला त्यांत सांठवितां येईल.

ज्या प्याल्यांत तुम्ही आपला द्राक्षमधु भरितां तोच प्याला
कुंभाराच्या भट्टींत भाजून निघालेला नव्हता काय ?

आणि तुमचे चित्र प्रसन्न करणारी बांसरी म्हणजे तुम्ही सुन्यांनीं
कोरून काढिलेला वेळूचा तुकडाच नव्हे काय ?

जीवन-दर्शन

तुम्ही हर्षोत्कृष्ण असतां तेव्हां आपल्या हृदयाच्या गाभाच्यांत जाऊन बघा; म्हणजे तुम्हांला आढळून येईल, कीं ज्या गोष्टीनें तुम्हांस शोकाकुल केले होतें तीच तुम्हांला हर्षबीत आहे.

तुम्ही शोकमग्न असतां तेव्हां पुनः अंतर्मुख होऊन बघा; म्हणजे तुम्हांला दिसून येईल, कीं खरोखरच, ज्यामुळे तुम्हांला आनंद वाटत होता त्यामुळेच तुम्हांला शोक होत आहे.

तुमच्यापैकीं कांहींजण म्हणतात कीं, “शोकापेक्षां हर्ष श्रेष्ठ आहे,” आणि दुसरे म्हणतात, “नाहीं, हर्षापेक्षां शोक श्रेष्ठ आहे.”

पण मी तुम्हांला सांगतों, कीं ते दोन्ही अविभाज्य आहेत.

ते खरोखरच येतात, आणि त्यांच्यापैकीं एकजण तुमच्या पंक्तीला जेवावयास येऊन बसतो, तेव्हां लक्षांत असू शा, कीं दुसरा तुमच्या अंथरुणावर झोंपलेला आहेच.

खरोखरच, तुमचा हर्ष आणि शोक यांमध्ये तुम्ही तराजूप्रमाणे लोंबकळत राहिलेले आहांत.

रिते असाल, तेव्हांच केवळ तुम्ही स्थिर आणि सम असतां.

कोषरक्षक आपले सोने-रुपे तोलण्याकरितां तुम्हांला उचलतो, तेव्हां तुमच्या हर्षाचें अथवा तुमच्या शोकाचे पारडे खालीवर जाणे अपरिहार्यच आहे.

घरे

तदनंतर बांधकाम करणारा एक कारागीर पुढे आला आणि
म्हणाला, आम्हांला घरांविषयीं कांहीं सांगा.
आणि त्यानें त्याला उत्तर दिले :

नगराच्या तटांच्या आंत घर उभारण्यापूर्वीं वनामध्ये तुम्ही
आपल्या कल्पनांचा कुंज निर्माण करा.

कारण, सायंप्रकाशांत जसे तुम्ही घरीं परततां तद्वत्त्व संदेव दूर
व एकाकी असणाऱ्या तुमच्या अंतरांतील प्रवाशालाहि घरीं परतावे
लागतें.

तुमचें घर म्हणजे तुमचें विराट् शरीर.

ते रविकिरणांत विकास पावते आणि रजनीच्या नीरवतेंत
निद्रित होतें; आणि ते स्वप्नरहित पण नसतें. काय, तुमच्या
घराला स्वप्रें पडत नाहींत? आणि स्वप्नांमध्ये उपवनांत किंवा गिरि-
शिखरावर विहार करण्याकरितां ते नगर सोहळन जात नाहीं?

जीवन-दर्शन

तुमचीं घरे माझ्या हातांत गोळा करितां आलीं असतीं आणि पेरणी करणाराप्रमाणे मला तीं अरण्यांत आणि मैशनांत विखरून दाकितां आलीं असतीं, तर किती छान ज्ञाले असते !

दन्याखोरीं हेच तुमचे रस्ते ज्ञाले असते, आणि हिरव्यागार वाटाच तुमच्या गळ्या ज्ञाल्या असत्या, आणि द्राक्षोदानामध्येच तुम्हांला एकमेकांना भेटण्यास जावै लागले असते, आणि पृथ्वीच्या परिमळाने सुर्गवित ज्ञालेल्या वज्रांनींच परतावै लागले असते, तर किती छान ज्ञाले असते !

पण या साज्या गोष्ठी इतक्यांतच होण्यासारख्या नाहींत.

भीतिग्रस्त होउन तुमच्या पूर्वजांनीं तुम्हांला फारच जवळ आणून ठेविले आहे; आणि ती भीति आणखी कांहीं काळ टिकेल. तुमच्या नगराचे तट आणखी कांहीं काळ तुमचीं घरे आणि तुमचीं शेतें यांची ताटातूट करतील.

आणि ओरफालीझवासी जनहो, मला सांगा, कीं या घरांमध्ये तुम्ही काय सांठवून ठेविले आहे ? आणि दरवाजे अगदीं घट लावून घेऊन तुम्ही कशाचें रक्षण करीत आहांत ?

त्यांत शांति—तुमच्या शक्तीला प्रकट करणारी मुक्त प्रेरणा—आहे काय ?

त्यांत सृष्टी—कल्पनेच्या शिखरांपर्यंत विस्तारलेल्या तेजस्वी कमानी—भरून ठेविल्या आहेत काय ?

त्यांत हृदयाला, काष्ठ-पाषाणांतून निर्माण केलेल्या वस्तुंपासून पवित्र गिरिशिखरापर्यंत पोहोचविणारे सौंदर्य सांठविले आहे काय ? सांगा, हे सर्व तुमच्या घरांत आहे ?

अथवा त्यांत केवळ सुख आणि सुखाची लालसाच आहे, कीं जी तुमच्या घरांत लवाडीने अतिथि म्हणून प्रवेश करिते, आणि नंतर यजमान बनते, आणि त्यानंतर स्वामी होउन बसते ?

इतकैच नव्हे, तर तदनंतर ती पश्चंना वठणीवर आणणाराची भूमिका वेते आणि चाढूक व परणी यांनी तुमच्या उच्चतर आकांक्षांना बाहुल्यांप्रमाणे नाचविते.

तिचे हात रेशमाचे असले, तरी तिचे दृश्य लोखंडाचे आहे.

तुमच्या शय्येजवळ उभे राहून तुमच्या देहाच्या प्रतिष्ठेचा उपहास करावा एवज्याच केवळ हेतूने तुम्हांला झोंपविण्याकरितां ती अंगार्द गाते.

तुमच्या निरामय इंद्रियांचे प्रथम ती विंडबन करिते आणि नंतर कांचेच्या भंगुर भांड्यांप्रमाणे त्यांना ती कांटेरी झुडपांत फेकून देते.

खरोखरच, सुखाची लालसा आत्म्याच्या उत्कट भावनेचा खून करिते, आणि नंतर तिच्या श्मशानयांत्रेत दृश्य विचकीत चालते.

पण हे आकाशाच्या बालकांनो, शांतीमध्ये अशांत असणारांनो, तुम्ही पिंजन्यांत अडकविले जाणार नाहीं अथवा गोळ्यांत बांधिले जाणार नाहीं.

जीवन-दर्शन

तुमचें घर नांगर न बनतां डोलकाठी बनो.

तें केवळ जखम झांकणारा पाषुद्रा न बनतां दोळ्याचें संरक्षण करणारी पांपणी बनो.

दरवाजांतून बाहेर पडतां यावें महणून आपले पंख तुम्ही आवरून घेऊ नयेत, तत्पोशीवर आश्लतील महणून आपलीं मस्तके तुम्ही खालीं वांकवू नयेत, अथवा भिरींना भेगा पहून त्या कोसळतील महणून शासोच्छ्वास करण्याला तुम्ही भिजू नये.

मृतांनी सजीवांकरिता बांधून ठेविलेल्या थडग्यांत तुम्ही राहू नये.

आणि भव्य व सुंदर असलें, तरी तुमचें घर तुमच्यांतील गृद तस्वाला धरून ठेवू शकणार नाहीं, अथवा तुमच्या उत्कट आकांशांना थारा देऊ शकणार नाहीं.

कारण, तुमच्यांत जे असीम आहे तें आकाशमंदिरांत वास करितें. प्रभातींचे दंव हें त्या मंदिराचे द्वार आहे आणि रजनीची अनंत संगीते व अनंत शांति हीं त्याचीं गवाक्षं आहेत.

वस्त्रे

आणि नंतर एक विणकर म्हणाला, वस्त्रांविषयां आम्हांला कांहीं सांगा.

आणि त्यानें उत्तर दिले :

तुमचीं वस्त्रे तुमचें उपकळसें सौंदर्य लपवून ठेवितात, तथापि तुमची कुरूपता मात्र तीं लपवून ठेवीत नाहींत.

आणि वस्त्रांच्या साहाय्याने एकांतांत राहण्याच स्वातंश्य तुम्ही शोभीत असतां; तरी त्यायोगें आपत्ति आणि बंधन हींच कशाचित् तुमच्या पदरीं पडतात.

मर्य आणि वागु यांना आपल्या वस्त्रांच्या द्वारा भेटण्यापेक्षां तुम्ही आपल्या त्वचेच्या द्वारा त्यांना अधिक भेटावें हें चांगलें.

कारण, जीवनाचा प्राण मूर्यकिरणांत राहात असतो आणि जीवनाचा हात वागुलद्दरीत असतो.

जीवन-दर्शन

तुमच्यापैकीं कांहींजण म्हणतात, “आम्ही परिधान करीत असलेलीं वळे उत्तरेकडच्या वायूने विणलेलीं आहेत.”

आणि मीहि म्हणतों, होय, खरेच; तो उत्तरेचाच वायु होता,

पण लज्जा हा त्याचा माग होता, आणि स्नायूंची मृदुलता हे त्याचे तंतू होते.

आणि आपले काम पूर्ण झाल्यानंतर अरण्यांत जाऊन तो मोक्षाने हंसला.

विसरूं नका, की मलिनांच्या नेत्रांसमोरच लज्जा ढालीप्रमाणे बनते.

पण मलिनजन नाहींसे होतील, त्यावेळीं लज्जा म्हणजे केवळ मनाची बेडी आणि मनाला विकृत करणारी वस्तूच बनणार नाही काय?

आणि लक्षांत असुं या, कीं तुमच्या उघड्या पायांना स्पर्श करण्यांतच धरित्रीमातेला आनंद होतो, आणि तुमच्या केसांबरोबर खेळण्याचीच वायूना इच्छा असते.

क्रय-विक्रय

आणि एक व्यापारी म्हणाला, क्रय-विक्रय म्हणजे काय तें आम्हांला सांगा.

तेव्हां उत्तर देताना तो म्हणाला :

वसुंधरा आपले धनधान्य तुम्हांला अर्पण करीतच असते; आणि आपल्या ओंजळी कशा भरून घ्याव्यात हें एकदां तुम्हांला समजले म्हणजे तुम्हांला कर्वीं कमतरता पडणार नाहीं.

पृथ्वीच्या देणग्यांची परस्परांत अदलाबदल करून तुम्हांला समृद्धि आणि संतोष मिळेल.

तथापि, तुमची ही अदलाबदल प्रेम आणि उदार न्यायबुद्धि यांनी युक्त नसेल, तर ती कांहींजणांचा लोभ आणि इतरांची उपासमारच चाढवील.

समुद्र, शेते आणि द्राक्षांचे मळे यांत श्रम करणारे तुम्ही जेव्हां

जीवन-दर्शन

विणकरांना, कुंभारांना आणि मसाल्यांच्या व्यापान्यांना बाजारांत भेटतां,

तेहां आपणांमध्ये येण्याकरितां पृथ्वीच्या श्रेष्ठ अंतरात्म्याला तुम्ही आवाहन करा; आणि आपले ताजवे व वस्तूचे परस्पर-मूल्य दरविण्याच्या रीती यांना शुद्ध करण्याकरितां त्याची प्रार्थना करा.

आणि जे केवळ रिकाम्या हातांनी येत असतील व तुमच्या श्रमाचा मोबदला म्हणून केवळ आपले शब्दच विकूं इच्छितील त्यांना आपल्याबरोबर व्यवहार करूं देऊ नका.

अशा लोकांना तुम्ही म्हणावूं :

“आमच्याबरोबर शेतांत चला, अथवा आमच्या भावांबरोबर समुद्रावर जा आणि तेथे आपले जाळे टाका;

“कारण, भूमि आणि समुद्र हीं आमच्याप्रमाणेच तुम्हांलाहि आपले विपुल औद्यार्य दाखवितील.”

आणि तेथे गाणारे, नाचणारे भाणि बांसरी वाजविणारे आले, तर त्यांचे गुणहि खरेदी करा.

कारण, तेहि फळे आणि धूप गोळा करणारे सौदागरच आहेत, आणि त्यांनी आणिलेले कल्पनानिर्मित असले, तरी तें तुमच्या आत्म्याचें अन्न आणि वस्त्र आहे.

आणि बाजारांतून परतण्यापूर्वीं कोणीहि रिकाम्या हातानें पसत गेला नोहीं, अशी खात्री करून घ्या.

ऋग्य-विक्रय

कारण, तुमन्यामधील क्षुद्रांतल्या क्षुद्र जीवाच्याहि गरजा पूर्ण
झाल्या नाहींत तोंपर्यंत प्रथ्वीचा श्रेष्ठ अंतरात्मा वायुलहरींवर शांततेने
झोंपूं शकणार नाहीं.

अपराध आणि शासन

त्या नंतर नगराच्या न्यायाधीशांपैकीं एकजण पुढे आला आणि महानाला, अपराध आणि शासन यांविषयीं आम्हांला कांहीं सांगा.

आणि त्याने उत्तर दिले :

जेव्हां तुमचा आत्मा बाहेर वाच्यावर भटकण्यास जातो,

तेव्हां तुम्ही एकटे आणि अरक्षित असे होऊन दुसऱ्याचा आणि परिणामीं आपला स्वतःचाच अपराध करितां.

आणि प्रभून्या दारीं गेल्यावर त्या केलेल्या अपराधाबद्दल तुम्हांला त्याचें दार ठोठावावें लागेल आणि उपेक्षित होऊन त्या दाराशीं जरा ताटकळत बसावें लागेल.

समुद्रासारखा तुमचा दैवीभाव आहे;

तो सदैव शुद्धच राहतो.

अपराध आणि शासन

आणि आकाशाप्रमाणे केवळ पंख असलेल्यासच तो उंच चढवितो.

सूर्याप्रमाणेहि तुमचा दैवीभाव आहे;

त्याला चिचुंद्रीचे मार्ग माहीत नसतात, आणि सापांचीं बिळे पण तो शोधीत नाहीं.

परंतु तुमच्यांत केवळ दैवीभावच वसत असेतो असें नाहीं.

तुमच्यांत अजून बराचसा मानवभाव आहे, आणि तुमच्यांतील पुष्कळसा अंश तर अजून अमानवीच आहे,

स्वतःची जागृति शोधण्याकरितां धुक्यामधृन निद्रितावस्थेतच भटकणारा तो एक बेढव वामन आहे.

आणि तुमच्यांतल्या मानवभावाविषयीं मी आतां बोलूळ इच्छितों.

कारण, तोच अपराध आणि अपराधाचे शासन जाणतो. तुमच्यांतील दैवी भावाला किंवा धुक्यामधील वामनाला त्याची जाणीव असत नाहीं.

अनेकदां मीं तुम्हांला अपराध्याविषयीं अशा रीतीने बोलतांना ऐकिले आहे कीं, तो अपराध करणारा जणुं तुमच्यांतला नाहींच; तर तुम्हांला अगदीं परका आणि तुमच्या जगांत अगदीं आगंतुक म्हणून घुसलेला आहे.

पण मी सागतां, कीं ज्याप्रमाणे कोणीहि पवित्र आणि पुण्यशील पुरुष तुमच्यांपकीं प्रत्येकांत वसत असलेल्या उच्चतम वस्तू-पेक्षां अधिक उंच चळू शकत नाहीं,

जीवन-दर्शन

त्याप्रमाणेच कोणीहि दुष्ट आणि दुर्बल तुमच्यामध्येच वसणाऱ्या
आति नीचेतेहून अधिक खाली पहुं शकत नाहीं.

आणि ज्याप्रमाणे वृक्षांचे एकाहि पान संबंध वृक्षाच्या मुक
जाणिवेवांचून पिवळे पहुं शकत नाहीं,

त्याप्रमाणे तुम्हां सर्वांच्या दहून राहिलेल्या इच्छेशिवाय अपराधी
अपराय करूं शकत नाहीं.

एकाचा मिरवणुकीप्रमाणे तुम्ही सर्वभिक्षन आपल्या दंतीभावा-
कडे जात असतां.

तुम्हीच पंथ आणि पांथहि आहांत.

आणि जेव्हां तुमच्यापैकीं एकादा पडतो, तेव्हां आपल्या पाठी-
मागून येणारांकरितां तो पडतो. ठेंचाळविणाऱ्या घोंड्याची सूचनाच
ती !

आणि याशिवाय, जे त्याच्या पुढे गेलेले असतात त्यांच्यासाठीं
तो पडतो; कारण, अधिक वेगवान् आणि अधिक अचूक असें
पाऊल असूनहि त्यांनी त्या घोंड्याची अडचण काढून टाकिली
नाहीं.

आणि माझा शब्द तुमच्या हृदयाला दुःसह होईल तरी हेहि ऐका :

खुनाला बळी पडलेला आपल्या स्वतःच्या खुनाबदल जबाबदार
नसतो असें नाहीं,

आणि लुटला गेलेला, लुटला जाण्यांत निर्देष असतो असेंहि
नव्हे.

अपराध आणि शासन

दुष्टान्या कृत्यांबद्दल पुण्यशील निष्पाप असत नाहीं,

आणि स्वच्छ हात असलेला पाप्यान्या कमांत निष्कळंक नसतो.

होय, अपराधी हा पुण्यकळां दुखावलेल्याचाच बळी असतो.

आणि त्याह्यानहि पुण्यकळां, शासन पावलेला हा निरपराध आणि निर्दोष म्हणून ठरलेल्याचा भारवाहक असतो.

न्यायी आणि अन्यायी, त्याचप्रमाणे सज्जन आणि दुर्जन असा भेद तुम्हांला करितां येण्यासारखा नाहीं;

कारण, एकव विणलेल्या काळ्या आणि पांढऱ्या धाग्यांप्रमाणे ते सूर्यप्रकाशांत एकत्रच उभे असतात.

आणि काळा धागा तुटला म्हणजे विणकराला संबंध वस्त्र बारकाईने बघावें लागते आणि मागाचीहि तपासणी करावी लागते.

तुमच्यापेक्षी कोणी एकाशा पलीला ती एकनिष्ठ नाहीं म्हणून शिक्षा ठोठावणार असेल,

तर त्याला तिच्या पतीचेहि दृश्य तराजृत तोलूळ शा, आणि त्याचा आत्माहि मेजानें मार्गु शा.

आणि जो कोणी अपराध्याला फटके मारणार असेल त्याला ज्याचा अपराध झाला आहे त्याचेहि अंतरंग तपासू शा.

आणि तुमच्यापेक्षी कोणी न्यायान्या नांवानें शासन करण्यास तयार होईल आणि पापवृक्षावर कुन्हाड घालण्यास प्रवृत्त होईल, तर त्याला त्या वृक्षान्या भुळांकडे आपली दृष्टि फेकू शा;

जीवन-दर्शन

महणजे त्याला आढळून येईल, कीं खरेच, चांगल्या आणि वाईट,
सफल आणि विफल अशा सर्व वृक्षांच्या मुळाची पृथ्वीच्या शांत
हृदयामध्ये एकमेकांत गुंफण झालेली आहे.

आणि हे न्यायी होऊं इच्छिणाऱ्या न्यायाधीशांनो,
तुम्ही त्याला कोणती शिक्षा कराल, कीं जो देहानें प्रामाणिक
असून मनानें मात्र चोर आहे ?

त्याला तुम्ही काय दंड कराल, कीं जो शरीरानें वध करणारा
आहे, पण ज्याच्या स्वतःच्या आत्म्याचाच वध झाला आहे ?

आणि त्याच्यावरील खटला तुम्ही कसा चालवाल, कीं जो
आचरणांत ठकविणारा आणि जुळूम करणारा आहे,
पण जो स्वतःच दुःख आणि जुळूम यांनी संत्रस्त झालेला आहे ?

आणि त्यांना तुम्ही कोणतें शासन थाल, कीं ज्यांचा पश्चात्ताप
त्यांच्या दुष्कृत्यांहृत आधींच मोठा आहे ?

पश्चात्ताप म्हणजे ज्या कायद्याची सेवा तुम्ही करूं इच्छितां, त्या
कायद्यानें स्वतःच दिलेला न्याय नव्हे काय ?

तथापि, तुम्ही निष्पाप जीवावर पश्चात्ताप लाढूं शकणार नाहीं
आणि अपराध्याच्या हृदयांतून तो काढूं शकणार नाहीं.

मानवांनीं जागृत ब्हावें आणि आत्मसंशोधन करावें यासाठीं
रात्रीच्या समयीं अनाहृतपणेंच तो भेट देतो.

आणि तुम्ही न्यायाचें स्वरूप समजून घेऊं इच्छितां; पण सर्व

अपराध आणि शासन

कृत्ये संपूर्ण प्रकाशांत पारखिल्याशिवाय तुम्हांला तें कसें समजूं शकणार ?

त्याच वेळीं तुम्हांला कदून येईल कीं, उभा असलेला आणि पढलेला भिन्न नसून आपल्याच नीच भावाची रात्र आणि दैवी भावाचा दिवस यांच्यामधील संविप्रकाशांत उभा असणारा तो एकच मानव आहे.

आणि मांशिराची कोणशीला त्याच्या पायामधील सवांत खालच्या दगडापेक्षां उच्चतर असत नाहीं.

कायदे

त्यानंतर एक वकील म्हणाला. पण आमच्या कायशांविषयीं काय,
गुरुदेव ?

आणि त्याने उत्तर दिले :

कायदे घडविण्यांत तुम्हांला आनंद वाटतो,

पण त्यापेशां अधिक आनंद ते मोडण्यांत तुम्हांला वाटत असतो.

ज्याप्रमाणे समुद्रकिनाऱ्यावर खेळणारीं मुळे सतत खपून रेतीचे
मनोरे बांधितात आणि नंतर मोक्षाने हंसून ते मोळून टाकितात.

पण तुम्ही आपले रेतीचे मनोरे उभवीत असतां तेव्हां समुद्रद्वि
किनाऱ्यावर अधिक रेती आणून टाकीत असतो, आणि तुम्ही ते
मोळून टाकितां तेव्हां समुद्रद्वि तुमच्यावरोवर खदखदां हंसतो.

खरोखरच, निष्पाप जीवावरोवर समुद्र नेहमीच हंसत असतो.

पण ज्यांना जीवन समुद्राप्रमाणे वाटत नाहीं आणि मानवी
कायदे रेतीच्या मनोच्याप्रमाणे भासत नाहींत,

तर, जीवनाला जे खडक मानितात आणि कायदा म्हणजे त्या खडकांत स्वतःसारखी मृत्ति खोदण्याची एक छिनी असें जे समजतात, त्यांच्याविषयीं काय म्हणावें?

नाचणारांचा द्रेप करणाऱ्या लंगब्बाला काय म्हणावें?

आपल्या जोखडाचें प्रेम बाळगणाऱ्या आणि अरण्यांतील सांबर व हरिण यांना भटक्ये आणि उनाढ म्हणून लेखणाऱ्या बैलाला काय म्हणावें?

आपली कांत टाकूं न शकणाऱ्या आणि इतरांना मात्र नग आणि निर्लंज म्हणणाऱ्या म्हाताऱ्या सर्पाला काय म्हणावें?

लग्नाऱ्या मेजवानीला आर्धींच उपस्थित होऊन यथास्थित हात मारून थकल्यावर 'सगळ्या मेजवान्या म्हणजे अत्याचार आहे आणि मेजवान्या झोडणारे सारे कायशाचा भंग करणारे आहेत' असें म्हणत परतणाराला काय म्हणावें?

या सर्वांविषयीं, तेदेखील सूर्यकिरणांत उभे आहेत, मात्र सूर्यांकडे त्यांनीं आपल्या पाठी फिरविल्या आहेत याशिवाय मी दुसरें काय म्हणूं शकेने?

त्यांना आपल्या छायाच तेवढ्या दिसतात, आणि त्यांच्या छाया हेच त्यांचे कायदे.

आणि त्यांच्या दृष्टीने सूर्य म्हणजे केवळ छाया पाडणारा नव्हे. तर काय?

जीवन-दर्शन

आणि त्यांनी कायदे मान्य करणे म्हणजे खालीं वांकून आपल्या
छायांची भूमीवर रूपरेखा आंखणे एवढेच नव्हे, तर काय?

पण सूर्याभिमुख होउन चालणाऱ्या तुम्हांला भूमीवर काढिलेल्या
कोणत्या प्रतिमा पकडून ठेवूं शकतील?

वायूबरोबर भ्रमण करणाऱ्या तुम्हांला कोणतें वातचक मार्गदर्शन
करील?

आपले जूं तुम्ही मोडून टाकिले, पण तें कोणा माणसानें बांधिले-
ल्या कारागृहाच्या दरवाजावर मोडिले नाहीं, तर कोणत्या मनुष्याचा
कायदा तुम्हांला बद्ध करूं शकेल?

तुम्ही नाचलां, पण नाचतांना कोणा मनुष्याच्या लोहगृंखलावर
ठेंचाळलां नाहीं, तर कोणत्या कायशांची तुम्हांला भीति आहे?

तुम्ही आपले वस्त्र फाडून टाकिले, पण तें कोणा माणसाच्या
मागांत टाकिले नाहीं, तर तुम्हांला कोण शिक्षा ठोठावणार आहे?

ऑरफालीझवासी जनहो, तुम्ही दोल गुरफटून टाकूं शकाल,
आणि वीणेच्या ताराहि शिथिल करूं शकाल, पण गाऊं नये म्हणून
चंडोलाला कोण आज्ञापूं शकेल?

स्वातंच्य

आणि एक वक्ता म्हणाला, स्वातंच्याविषयीं आम्हांला कांहीं सांगा.

आणि त्याने उत्तर दिले :

नगराच्या वेशीजवळ आणि आपल्या घरांत लोटांगण घालितांना
आणि स्वतःच्या स्वातंच्याची पूजा करितांना मीं तुम्हांला पाहिले
आहे,

ज्याप्रमाणे गुलाम जुलमी धन्यापुढे नम्र होतात आणि तो त्यांची
कत्तल करीत असला तरी त्याची स्तुति करितात.

होय, मंदिराच्या बागेमध्ये आणि बालेकिल्ल्याच्या छायेमध्ये
तुमच्यांतल्या अत्यंत स्वतंत्र पुरुषांनाहि जूं आणि हातबेडी यांसारखेचं
आपले स्वातंच्य धारण करितांना मीं पाहिले आहे.

आणि त्यावेळीं माझे हृदय आंतल्या आंत विढू झाले आहे;
कारण, स्वातंच्यशोधनाची इच्छादेखील तुम्हांला बंयनरूप होईल,

जीवन-दर्शन

आणि स्वातंत्र्य म्हणजे एक ध्येय व सिद्धि असें बोलण्याचें तुम्ही थांबवाल त्याच वेळीं तुम्ही स्वतंत्र होऊं शकाल.

तुमचे दिवस चिंताविहीन नसतील आणि तुमच्या रात्री न्यूनताहीन व दुःखशऱ्य नसतील त्यावेळींहि तुम्ही एक प्रकारे स्वतंत्र असू शकाल,

पण या गोष्टींनी तुमचे जीवन वेढून टाकिलेले असतांहि उपाधिराहित आणि भुक्त होत्साते मनाने त्यांच्यांतून वर उडाल, तेव्हांच तुम्ही खरेखुरे स्वतंत्र व्हाल.

आणि आपल्या ज्ञानाच्या प्रभातकालीं तुम्हीच आपल्या मध्याह्कालाच्या भोवतीं ज्या शृंखला घटू आवळल्या आहेत त्या तोडून टाकणार नाहीं, तर आपले दिवस आणि रात्री यांच्या पलीकडे तुम्हांला कसें जातां येईल ?

खरे पाहिले तर, ज्याला तुम्ही स्वातंत्र्य म्हणून म्हणतां तें स्वातंत्र्य हीच सर्वांत दृढतम शृंखला आहे; मग तिचे दुवे सूर्यकिरणांत कितीहि चकाकोत आणि तुमच्या नेत्रांना कितीहि दिपवोत.

आणि आपण स्वतंत्र व्हावें म्हणून तुम्ही स्वतःच्याच जीवनाचे कांहीं अंश फेकून देणार, दुसरे काय ?

एकादा अन्यायी कायदा तुम्ही रद करू इच्छीत असाल, तर तो कायदा तुम्ही आपल्या स्वतःच्याच हाताने आपल्या ललाटावर लिहिलेला होता.

कायशाचीं पुस्तके जाळून आणि तुमच्या न्यायाधीशांचीं ललाटें सगळ्या समुदाच्या पाण्यानेहि धुऊन तुम्ही तो पुसून टाकूं शकणार नाहीं.

आणि एकाशा जुलमी राजाला तुम्ही पदचयुत करूं इच्छीत असाल, तर प्रथम आपल्या अंतःकरणांत उभविलेले त्याचे सिंहासन नष्ट झाले आहे, हें बघा.

कारण, जर प्रजेच्या स्वतःच्याच स्वातंत्र्याच्या कल्पनेत जुलमाला आणि स्वाभिमानांत लज्जेला स्थान नसेल, तर अशा स्वतंत्र आणि स्वाभिमानी प्रजेवर जुलमी राजा राज्य कसं करूं शकेल ?

आणि एकादी चिंता तुम्ही फेकून देऊं इच्छीत असाल, तर ती चिंता तुमच्यावर लादली गेलेली नमून तुम्ही स्वतःच तिचा स्त्रीकार केलेला असतो.

आणि एकादी भीति तुम्ही काढून टाकूं इच्छीत असाल, तर त्या भीतीचे स्थान भिविणाराच्या हातांत नमून तुमच्याच हृदयांत असते.

खरोखर, सर्व गोष्ठी—ज्यांची तुम्ही इच्छा करितां आणि ज्यांची तुम्हांला भीति वाटते, ज्या तुम्हांला अप्रिय वाटतात आणि ज्या हव्याशा वाटतात, ज्यांचा तुम्ही पाठलाग करितां आणि ज्यांच्या-पासून दूर पळतां—तुमच्या जीवनांत अर्ध-आलिंगित अशा संदेव हेलावत असतात.

या सर्व गोष्ठी परस्परांना आलिंगिणाच्या छाया-प्रकाशांप्रमाणे द्वंद्वरूपानें तुमच्यांत विचरत असतात.

जीवन-दर्शन

आणि छाया क्षीण होते व अंतर्धान पावते, तेव्हां पाठीमार्गं
रेंगाळणारा प्रकाश दुसऱ्या प्रकाशाची छाया बनतो.

आणि याप्रमाणेच तुमचे स्वातंत्र्य आपल्या बंधनांतून जेव्हां मुक्त
होतें, तेव्हां तें स्वतःच उच्चतर स्वातंत्र्याचें बंधन होउन वसतें.

विवेक आणि वासना

आणि ती ब्रह्मवादिनी पुनः म्हणाली, विवेक आणि वासना
यांच्याविषयीं आम्हांला कांहीं सांग.

आणि त्याने उत्तर क्षिळे :

तुमचे अंतःकरण अनेकदा एक रणक्षेत्रच बनते आणि त्याच्यावर
तुमचा विवेक आणि तुमची बुद्धि यांचा तुमची भावना आणि तुमची
क्षुधा यांच्यावरोबर संग्राम चाललेला असतो.

तुमच्या वृत्तींतील विसंवाद आणि स्पर्धा यांचे एकतंत आणि
सुसंवादांत पर्यवसान करितां यावें म्हणून तुमच्या अंतःकरणाचा
शांति-निर्माता मीं व्हावें असें तर फार वाटते.

परंतु तुम्हीहि स्वतःच शांति-निर्माते व स्वतःच्या सान्या वृत्तींवर
प्रेम करणारे नसाळ, तर मी तरी शांति-निर्माता कसा होऊं शकेन?

तुमचा विवेक आणि तुमची वासना म्हणजे तुमच्या समुद्रप्रवाशी
आत्म्याचे मुकाणे आणि शिंडेंच होत.

जीवन-दर्शन

तुमचीं शिंडे किंवा तुमचे सुकाणूं यांपेकीं कशाचीहि मोडतोड शाळी, तर भर समुद्रांत लाटांवर फेकले जाऊन तुम्ही कोठेंतरी वाहवत जाल अथवा जेथल्या तेथेच थांबाल.

कारण एकत्र्या विवेकाचेच अधिराज्य असेल, तर ती एक मर्यादा घालणारी शाळी बनते आणि वासना मोकाट सुटली, तर ती स्वतःचीच राखरांगोळी करून टाकणारी ज्वाला बनते.

म्हणून तुमच्या आत्म्याला तुमचा विवेक वासनेच्या उंचीइतका उंच चढवून या, कारण तेथून तो गाऊं शकेल;

आणि त्याला विवेकाच्या साहाय्यानें तुमच्या वासनेचें मार्गदर्शन करू या; म्हणजे ती वासना रोज नवा जन्म धारण करून जिवंत राहील, आणि फिनिक्स पक्ष्याप्रमाणें स्वतःच्याच रक्षेमधून वर उठेल.

मला तर असें वाटते, की तुमची बुद्धि आणि तुमची क्षुधा हे तुमच्या घरांतले तुम्हांला प्रिय असलेले दोन पाहुणे आहेत असेंच तुम्ही मानावें.

निःसंशय, एका पाहुण्यापेक्षां दुसऱ्याचा कांहीं अधिक आदर-सत्कार तुम्ही करणार नाहीं; कारण जो एकापेक्षां दुसऱ्याकडे अधिक लक्ष देतो तो दोघांचेहि प्रेम आणि विश्वास गमावून बसतो.

टेकड्यांवरील हिरव्यागार निंबवृक्षांच्या शीतल छायेखालीं बसून जेव्हां तुम्ही दूरचीं शेते आणि मैदाने यांच्या प्रशांततेचा व

विवेक आणि वासना

प्रसन्नतेचा अनुभव घेत असाल. तेव्हां तुमच्या हृदयाला मूकतेंत म्हणूं या कीं, “ प्रभु विवेकांत विश्रांति घेत आहे.”

आणि जेव्हां वाढळ येतें, आणि झंझावात अरण्याला गदगदां हलवून सोडितो आणि मेघगर्जना व विशुलता आकाशाची भव्य-भीषणता घोषित करितात, तेव्हां तुमच्या हृदयाला सादर भीतीनें म्हणूं या कीं, “ प्रभु भावनेंत संचार करीत आहे.”

आणि तुम्ही प्रभूच्या क्षेत्रांतील एक श्वास आणि प्रभूच्या वनांतील एक पान असल्यासुळें तुम्हीहि विवेकांत विश्रांति घ्यावी आणि भावनेंत संचार करावा.

दुःख


आणि एका जीनें म्हटले, दुःख म्हणजे काय तें आम्हांला सांगा.
आणि तो म्हणाला :

तुमच्या ज्ञानाला आच्छादून टाकणाऱ्या कवचाचा भंग म्हणजेच
तुमचें दुःख.

सूर्यकिरणांत स्वतःचे हृशय उभे राहावें म्हणून ज्याप्रमाणे
फळाऱ्या टणक बीजाला कुटणे भाग पडते, त्याप्रमाणे तुम्हीहि
दुःख म्हणजे काय, तें जाणून घेतलेच पाहिजे.

आणि आपल्या जीवनांतील दैनंदिन चमत्कारांमुळे तुमचे हृशय
तुम्ही आश्र्यमग्र ठेवू शकत असाल, तर तुमचे दुःखहि तुमच्या
आनंदापेक्षां तुम्हांला कमी आश्र्यकारक भासणार नाहीं;

आणि म्हणून तुमच्या शेतांवरून जाणाऱ्या क्रतूंचा तुम्ही जसा
सदैव स्वीकार केला आहे, तसा आपल्या हृश्याऱ्या क्रतूंचाहि
तुम्ही स्वीकार करू शकाल.



‘तुम्हीहि दुःख म्हणजे काय, तें जाणून घेतलेंच पाहिजे’

आणि आपल्या दुःखाच्या शिशिरांतहि तुम्हांला प्रशांत चित्तानें
बघतां येईल.

तुमचें पुष्कळसें दुःख तुम्ही स्वतःच ओढवून घेतलेले असतें.

तें जरुं कहू औषधच होय. त्यायोगें तुमच्यांत वसत असलेला
वैय तुमच्या रुग्ण आत्माला रोगमुक्त करितो.

म्हणून त्या वैश्वार विश्वास ठेवा आणि मुकाब्यानें व शांत चित्तानें
त्यानें दिलेले औषध पिऊन टाका.

कारण, त्याचा हात जरी जड आणि कठोर भासला, तरी
अव्यक्ताच्या करुण-मृदु हस्तानें तो प्रेरित झालेला आहे,

आणि त्यानें आणिलेला प्याला जरी तुमचे ओठ भाजीत असला
तरी महान् कुंभकाराने आपल्या स्वतःच्या पवित्र अश्रूंनीं भिजविलेल्या
मातीपासून तो तथार झालेला आहे.

आत्मज्ञान

आणि एक मनुष्य म्हणाला, आत्मज्ञानाविषयी आम्हांला काहीं सांगा.

आणि त्यानें उत्तर दिलें :

दिवस आणि रात्री यांच्या रहस्यांना तुमचीं हृष्ये मूकतेने जाणतातच.

पण तुमचे कान तुमच्या हृदयांतील ज्ञानाचा ध्वनि ऐकण्यासाठीं नृपित असतात.

तुम्ही विचारांत जें नित्य जाणिलेले असते तें शब्दांत जाणू इच्छितां.

आपल्या स्वप्रांच्या नग्र शरीराला तुम्ही आपल्या अंगुलींनीं स्पर्श करू इच्छितां.

आणि तुम्ही तसें इच्छावें हें ठीकच आहे.

तुमच्या आत्म्याच्या गुप्त निर्झराला प्रकट होण्याची आणि कलरव
करीत समुद्राकडे वाहात जाण्याची आवश्यकताच असते;

आणि तुमच्या अनंत अगाधतेंत असलेला निधि तुमच्या नेत्रांपुढे
प्रकट होणें जरूरच आहे.

पण तुमचा हा अज्ञात निधि तोलण्यासाठी तुम्ही तराजू आणू
नका;

आणि काठीने किंवा लांब दोरीने तुम्ही आपल्या ज्ञानाची खोली
शोधू नका.

कारण आत्मा म्हणजे असीम आणि अपरिमित असा समुद्रच
आहे.

तुम्ही असें म्हणू नये कीं, “मला सर्व सत्य प्राप्त झाले आहे,”
तर त्याएवजीं असें म्हणावें कीं, “मला एक सत्य सांपडले आहे.”

तुम्ही असें म्हणू नये कीं, “मला आत्म्याचा मार्ग सांपडला
आहे,” तर त्यापेक्षां असें म्हणावें कीं, “माझ्या मार्गांवरून चालत
असणाऱ्या आत्म्याला मी भेटलों आहे.”

कारण, आत्मा सर्व मार्गांवरून चालत असतो.

आत्मा एका रेपेनेंच चालत नाहीं, अथवा कळकासारखा
उगवतहि नाहीं.

सहस्रश्लकमलाप्रमाणे आत्मा स्वतःला प्रकट करीत असतो.

अध्यापन

त्यानंतर एक अध्यापक म्हणाला, अध्यापनाविषयीं आम्हांला कांहीं सांगा.

आणि तो म्हणाला :

तुमच्या ज्ञानाच्या उषःकालांत आर्थींपासूनच जे अर्ध-निद्रित असें वसत असते, त्याशिवाय कोणीहि मरुप्प तुम्हांला अन्य कांहीं दाखवू शकणार नाहीं.

आपल्या छात्रांसह मंदिराच्या छायेनून चालणारा अध्यापक आपल्या ज्ञानामधून कांहीं देत नाहीं, तर आपली श्रद्धा आणि प्रेम यांचाच कांहीं अंश तो अर्पण करितो.

तो खराखुरा ज्ञानी असेल तर तुम्हांला आपल्या ज्ञानमंदिरांत प्रवेश करण्याची आज्ञा करीत नाहीं; तर तुमच्या स्वतःच्याच मनाच्या उंचरक्क्याकडे तुम्हांला तो घेऊन जातो.

खगोलशास्त्रज्ञ आपल्या आकाशज्ञानाविषयीं तुम्हांला कांहीं सांगू शकेल, पण आपले ज्ञान कांहीं तो तुम्हांला देऊ शकणार नाहीं.

गायक दशकिंशांना व्यापून राहिलेल्या तालवळूतेंत तुम्हांला गाऊन दाखवूं शकेल, पण ताळ झेलणारा कान किंवा ताळ उमटविणारा केंठ मात्र तुम्हांला तो देऊं शकणार नाहीं.

आणि गणितशास्त्रांत जो निष्णात आहे तो वजन आणि परिमाण या विषयांसंबंधी तुम्हांला काहीं सांगूं शकेल, पण तुम्हांला तो तेथे घेऊन जाऊं शकणार नाहीं.

कारण, एका मनुष्याला झालेले दर्शन दुसऱ्या मनुष्याला आपले पंख उसने देऊं शकत नाहीं.

आणि परमेश्वराच्या दृष्टीमध्ये तुमच्यांपकीं प्रत्येकजण जसा पृथक् पृथक् उभा आहे, तद्वत्त्वं तुमच्या परमेश्वरविषयक ज्ञानाच्या आणि या पृथ्वीचे स्वरूप समजून घेण्याच्या बाबतींत तुमच्यांपकीं प्रत्येकांने स्वतंत्रच असलें पाहिजे.

मैत्री

आणि एका तरुणानें म्हटले, मैत्रीविषयीं आम्हांला कांहीं सांगा.

आणि त्यानें उत्तर दिले :

तुमचा मित्र म्हणजे तुमच्या गरजांची परिपूर्ति.

तो तुमचें शेतच आहे आणि त्याची तुम्ही प्रेमानें पेरणी करितां आणि कृतज्ञतेने कापणी करितां.

आणि तोच तुमचें भोजन व तुमचा उवारा आहे.

कारण, तुम्ही लुधित होऊन त्याच्याकडे जातां आणि शांतीसाठीं त्याचा शोध करितां.

तुमचा मित्र तुमच्याजवळ आपले मन मोकळे करितो तेव्हां तुम्हांला आपल्या स्वतःच्या मनांतल्या ‘न’काराची भीति वाटत नाहीं, किंवा आपला ‘हो’कार तुम्ही आंतल्या आंत दावून ठेवीत नाहीं.

आणि तो मूक असतो तेव्हां तुमचें हृदय त्याच्या हृष्याचे बोल ऐकण्याचें थांबवीत नाहीं;

कारण मैत्रीमध्यें सारे विचार, सान्या आशा, सान्या अपेक्षा मूकतेनेंच उपजत असतात आणि संविभागल्या जातात; पण त्यांच्या आनंदाचा गाजावाजा होत नाहीं.

आपल्या मित्रापासून दूर होताना तुम्ही दुःख मानू नका;

कारण, त्याच्यामधील जो अंश तुम्हांला अत्यंत प्रिय वाटत असेल, तो त्याच्या पश्चात् तुम्हाला अधिकच स्पष्ट दिसून लागेल; जसें पर्वतावर चढणाराळा त्या पर्वताचें दर्शन मैदानावरूनच अधिक स्पष्टतेन होतें.

आणि आपली आत्मवृत्ति अधिक गाढ-गंभीर करण्याशिवाय मैत्रीमध्यें अन्य हेतु नसू ण्या.

कारण, जें प्रेम आपल्या स्वतःच्या गूढ स्वरूपाच्या आविष्काराहून अन्य कांहींतरी शोधीत असते तें प्रेम नव्हे, तर पसरलेले जाळे होय; आणि त्यांत केवळ निरर्थक वस्तूच पकडल्या जातात.

आणि तुमच्याजवळ जें चांगल्यांतले चांगले असेल ते आपल्या मित्रासाठीं ठेवा.

तुमच्या जीवनांतील ओहोटी ज्याला जाणावी लागते, त्याला तुमच्या जीवनांतील भरतीहि जाणून घेऊ ण्या.

जीवन-दर्शन

कारण, तुमचा मित्र म्हणजे अशी कोणती वस्तु आहे, कीं व्यर्थ कालक्षेप करण्याकरितांच तुम्ही त्याचा शोध करावा ?

आपला काल कृतार्थ करण्यासाठीच सदैव त्याला शोधा.

कारण, तुमची गरज पुरविणे हा त्याचा धर्म आहे; तुमची रिक्तता भरून काढणे हा नव्हे.

आणि मैत्रीच्या मधुरतेंत हास्य दुमदुमूळे आणि सुखांचा संविभाग असूळे या.

कारण, लहानलहान गोष्टींच्या दंवबिंदूसुले हृश्याची प्रभात उगवते आणि तें ताजेतवाने होतें.

वार्तालाप

आणि त्यानंतर एक विद्रोह म्हणाला, वार्तालापाविषयीं कांहीं सांगा.

आणि त्यानें उत्तर दिले :

आपल्या विचारांत तुम्हांला शांति मिळेनाशी होते तेव्हां तुम्ही वार्तालाप करितां;

आणि आपल्या हृदयाच्या एकांतांत अधिक राहणे तुम्हांला अशक्य होतें तेव्हां तुम्ही आपल्या ओष्ठांत राहातां; कारण ध्वनि म्हणजे विरङ्गुळा आणि करमणूक.

आणि तुमच्या पुष्कळशा बोलण्यांत विचार अर्थमेला होतो.

कारण, विचार हा आकाशपक्षी आहे, आणि शब्दांच्या पिंजळ्यांत त्याला आपले पंख उघडतां येतात खरे; पण तेथें तो उड्हाण करूं शकत नाहीं.

जीवन-दर्शन

एकांताचें भय वाटल्यामुळे तुमच्यांतील कित्येकजण बोलक्या
लोकांना शोधीत असतात.

एकांताची शांति त्यांच्या नेत्रांना आपल्या सत्य स्वरूपाचें दर्शन
करविते आणि तेथून ते पढून जाऊ बघतात.

आणि कित्येकजण असे असतात कीं, अजाणतेपणाने किंवा
विचार केल्याशिवायच आपणां स्वतःलाहि न समजणारे सत्य प्रकट
करितात.

आणि कित्येकजण असे असतात कीं, त्यांच्या अंतरात्म्यांत सत्य
वसत असते, पण ते सत्य ते शब्दांत व्यक्त करीत नाहींत.

अशांच्या हृष्यांत आत्मा तालबद्ध शांतीमध्ये वास करीत असतो.

आपल्या मित्रांना तुम्ही रस्त्यांत किंवा बाजारांत भेटाल, तेव्हां
तुमचा आत्मा तुमच्या ओष्ठांना प्रेरीत करो आणि तुमच्या जिव्हेला
मार्ग द्याखवो.

तुमच्या ध्वनीच्या ध्वनीला त्याच्या कानाच्या कानाबरोबर बोलूं
वा;

कारण, त्याचा आत्मा तुमच्या हृष्याचे सत्य द्राक्षमधूच्या
रुचीच्या स्मृतीप्रमाणे सदैव सांभाद्रून ठेवील,

जरी त्या द्राक्षमधूच्या रंगाची विस्मृति झालेली असते आणि
त्याची सुरईहि अतःपर राहिलेली नसते.

काळ

आणि एक खगोलशास्त्रज्ञ म्हणाला, काळ म्हणजे काय, गुरुदेव ?
आणि त्याने उत्तर दिले :

अनंत आणि अपरिमेय अशा काळाचे तुम्ही मोजमाप घेऊं पाहतां.

घटका आणि क्रतू यांच्या अनुरोधाने तुम्ही आपले वर्तन ठरवू इच्छितां आणि आपल्या वृत्तीचाहि ओघ वळवूं बघतां.

काळाचा प्रवाह बनवून त्याच्या तीरावर बसावे आणि तो कसा वाहात आहे त्याचे निरीक्षण करावे असे तुम्हाला वाटते.

तथापि, तुमच्यांतील कालातीत तस्वाला जीवनाच्या कालातीत-तेचे भान असते.

आणि त्याला माहीत असते की, गतकाळ म्हणजे केवळ आजची स्मृति आहे आणि भविष्यकाळ म्हणजे आजचे स्वप्न आहे.

जीवन-दर्शन

आणि तुमच्यांत गायन आणि चिंतन करणारें जे तस्व आहे ते अद्यापिहि आय क्षणाच्या मर्यादांत वास करीत आहे; त्याच आय क्षणाने जीवनाच्या प्रारंभीं आकाशांत तान्यांची पखरण केली.

आपली प्रेम करण्याची शक्ति अमर्याद आहे असे तुमच्यांतल्या कोणाला वाटत नाहीं ?

आणि तरीदेखील असे कोणाला भासत नाहीं, कीं तेंच प्रेम अमर्याद असूनहि केवळ आपल्या स्वतःच्याच जीवनाच्या केंद्राभौवतीं गुरफटून बसले आहे, आणि एका प्रेमकल्पनेकडून दुसऱ्या प्रेमकल्पनेकडे अथवा एका प्रेमकमांतून दुसऱ्या प्रेमकमांकडे ते जात नाहीं ?

आणि प्रेमाप्रमाणेंच काळहि अखंड आणि अचल नाहीं काय ?

तथापि जर तुमच्या विचाराच्या दृष्टीने क्रतूनीं कालाची गणना करावयाचीच असेल तर प्रत्येक क्रतूमध्ये अन्य सान्या क्रतूंचा समावेश होऊं या,

आणि वर्तमानाला स्मृतीने भूतास आणि आकंक्षेने भविष्यास मिठी मारूं या.

साधुता आणि दुष्टता

आणि नगरीच्या गुरुजनांपैकीं एकजण म्हणाला, साधुता आणि दुष्टता यांविषयीं आम्हांला कांहीं सांगा.

आणि त्यानें उत्तर दिले :

तुमच्यांत वसणाऱ्या साधुतेविषयीं मी सांगू शकेन; पण दुष्टतेविषयीं मात्र मला सांगतां येणार नाहीं.

कारण दुष्टता म्हणजे आपल्याच क्षुधेने आणि नृषेने पीडिलेली साधुताच नव्हे काय ?

खरोखरच, साधुता क्षुधित होते तेव्हां अंयाच्या गुहेमध्येहि र्ता अन्न शोधिते आणि तृपित होते तेव्हां मेलेले पाणीहि पिते.

स्वतःशीं एकरूप असतां तेव्हां तुम्ही साधु असतां.

तथापि स्वतःशीं एकरूप नसतां तेव्हां कांहीं तुम्ही दुष्ट असत नाहीं.

जीवन-दर्शन

कारण, विभागलेले घर म्हणजे चोरांची गुहा नव्हे; तर तें केवळ विभागलेले घरच होय.

आणि सुकार्ण नसलेली नौका घोक्यान्या बेटांमध्ये निरर्थक भटकत राहिली तरी तुझ्न तळाशीं जात नाहीं.

स्वतःचे अर्पण करण्याचा तुम्ही प्रयत्न करीत असतां, तेव्हां तुम्ही साधु असतां.

तथापि स्वतःकरितां लाभ शोधीत असतां तेव्हां कांहीं तुम्ही दुष्ट असत नाहीं.

कारण जेव्हां तुम्ही लाभाकरितां प्रयत्न करीत असतां, तेव्हां पृथ्वीला मिठी मारणान्या आणि तिचे स्तनपान करणान्या मुळा-प्रमाणेच बनतां.

निःसंशय, फळ मुळाला असें म्हणूऱ्य शकणार नाहीं कीं, “परिपक्व, रसपूर्ण आणि स्वतःची समृद्धि अखंड अर्पण करणारे असें माझ्या-सारखे तूं हो.”

कारण, सर्वपण करणे ही जशी फळाची गरज आहे तशी स्वीकारणे ही मुळाची गरज आहे.

आपल्या वाणीमध्ये पूर्ण जागृत असतां तेव्हां तुम्ही साधु असतां, तथापि निद्रित असतांना तुमची जिव्हा जेव्हां निष्कारण चांचरते तेव्हां कांहीं तुम्ही दुष्ट असत नाहीं.

आणि अद्व्यक्तणारी वाणीहि दुर्बल जिव्हेची शक्ति वाढवू शकते.

साधुता आणि दुष्टता

आपल्या ध्येयाकडे तुम्ही निश्चयाने आणि धीराने पाउले ठाकीत जात असतां तेव्हां तुम्ही साधु असतां.

तथापि त्याकडे तुम्ही लंगडत लंगडत जात असतां तेव्हां तुम्ही कांहीं दुष्ट असत नाहीं.

लंगडत चाळणारे झाले म्हणून ते कांहीं मागें जात नाहींत.

पण तुम्ही जे कोणी बलवान् आणि चपल असाल ते दया शास्त्रविषयासाठीं म्हणून लंगड्यापुढे लंगडत चाळून नका म्हणजे झाले.

अनंत मागांनीं तुमची साधुता प्रकट होत असते, आणि साधु नसतां तेव्हां तुम्ही दुष्ट असतां असें नव्हे,

तर, केवळ रेंगाळणारे आणि सुस्त मात्र बनतां.

हरिणांना आपली चपलता कासवांना शिकवितां येत नाहीं हे शोचनीय आहे.

आपले विराद स्वरूप प्राप्त करून घेण्याच्या आकांक्षेमध्ये तुमची साधुता वसत असते; आणि ती आकांक्षा तुम्हां सर्वांमध्ये आहे.

पण तुमच्यापैकीं कांहींजणांत ती आकांक्षा, आपणाबरोबर गिरिगुळ्यां आणि वनगीतें घेऊन समुद्राकडे धावणाच्या वेगवान लोंब्याप्रमाणे असते.

आणि इतरांत, समुद्राला मिळण्यापूर्वीच स्वतःच्याच

जीवन-दर्शन

वल्लभाचार्यांना तुम होणाऱ्या आणि रेंगाळणाऱ्या क्षीण निश्चर-
समर्थी तरी असते।

तथमपि ज्याची आकांक्षा मीठी आहे त्याने अल्पाकांक्षी मनुष्याला
असेहे महणू नये की, “तुझी गति मंद कां आणि तूं कशासाठी
थेवकत्वेसाठी”!

कारण सत्यार्थीने जो साधु आहे, तो विवक्ष असलेल्याला “तुझें
वक्त्र कोठे आहे ?” असेहे विचारीत नाहीं, किंवा घर नसलेल्याला
“तुझ्या घराचें काय झाले ?” असाहि प्रश्न करीत नाहीं.

प्रार्थना

त्यानंतर एक उपदेशिका म्हणाली, प्रार्थनेविषयां आम्हांला कांही सांगा.

आणि त्याने उत्तर दिले :

तुम्ही आपल्या दुःखामध्ये आणि गरजेच्या प्रसंगीं प्रार्थना करितां;
पण आपल्या आनंदाच्या पूर्णतेत आणि आपल्या समृद्धीच्या
काळांतहि तुम्ही प्रार्थना कराल तर किती छान होईल !

कारण, प्रार्थना म्हणजे चेतन्यमय आकाशांत स्वतःचाच विस्तार
नव्हे, तर काय ?

आणि आपला अंघकार दशदिशांना पसरविण्यांत तुम्हांला समाधान वाटत असेल, तर आपल्या हृश्याच्या उषेलाहि फैलावून देण्यांत तुम्हांला आनंद होईल.

आणि तुमचा आत्मा प्रार्थना करण्याकरितां ज्यावेळीं तुम्हांला

जीवन-दर्शन

पुकारतो त्यावेळीं अश्रू गाळिल्याशिवाय तुमच्याच्याने राहवतच
नसेल, तर तुम्ही रडत असलां तरी हंसत हंसत बाहेर येईपर्यंत
त्याने तुम्हांला पुनःपुनः प्रेरणा यावी.

तुम्ही प्रार्थना करीत असतां, तेव्हां त्याच क्षणीं जे प्रार्थना करीत
असतात आणि प्रार्थनेव्यतिरिक्त ज्यांना तुम्ही भेटू शकत नाहीं,
त्यांना भेटण्याकरितां वायुमंडलांत तुम्ही वर चढतां.

म्हणून त्या अव्यक्त मंदिरांतील तुमचा प्रवेश केवळ समाधि
आणि मधुर मीलन यांसाठींच असो.

कारण, त्या मंदिरांत प्रवेश करण्यांत याचनेशिवाय तुमचा दुसरा
कोणताच हेतु नसेल, तर तुम्हांला कांहीं मिळू शकणार नाहीं.

आणि केवळ स्वतःला नम्र चनविण्याकरितांच त्यांत तुम्ही प्रवेश
कराल, तर तुम्हांला उंच चढविण्यांत येणार नाहीं.

अथवा इतरांचे कल्याण मागून घेण्यासाठीं तुम्ही त्यांत प्रवेश
कराल, तरी तुमच्याकडे लक्ष दिलें जाणार नाहीं.

त्या अव्यक्त मंदिरांत तुम्ही केवळ प्रवेश केला म्हणजे पुरे आहे.

शब्दद्वारा प्रार्थना करी करावी हें मी तुम्हांला शिकवू शकत नाहीं.

प्रभु स्वतःच जेव्हां तुमच्या ओष्ठांतून बोलतो तेव्हांच तुमचे ते
शब्द तो ऐकतो; उसते तुम्ही उच्चारिलेले शब्द तो ऐकत नाहीं.

आणि समुद्र, अरण्ये व पर्वत जी प्रार्थना करितात तीहि मी
तुम्हांला शिकवू शकत नाहीं.

प्रार्थना

पण पर्वत, अरण्ये आणि समुद्र यांमधून जन्म पावलेले तुम्ही आपल्या हृष्यांतच त्यांच्या त्या प्रार्थनेचा शोध करूं शकाल.

आणि रात्रीच्या शांततेंत जर तुम्ही श्रवण कराल, तर त्यांना मुक्तेने म्हणतांना तुम्ही ऐकाल :

“ हे प्रभो, तूच आमचा उड्डाण करूं पाहणारा जीवात्मा आहेस, आमच्यांत उळ्भूत होणारा संकल्प हा तुझाच संकल्प आहे.

“ आमच्यांत उत्पन्न होणारी कामना ही तुझीच कामना आहे.

“ आमच्या रात्रींचे दिवसांत परिवर्तन करूं पाहणारी आमच्यां-तली प्रेरणा ही तुझीच प्रेरणा आहे. त्या रात्री तुझ्या आहेत आणि ते दिवसाहि तुझेच आहेत.

“ आम्हांला तुजजवळ कांहींच मागावयाचे उरत नाहीं; कारण आमच्या गरजा आमच्यांत उत्पन्न होण्यापूर्वीच तुला माहीत असतात :

“ तूच आमची गरज आहेस, आणि आम्हांला आपला स्वतःचा अंश अधिकाधिक इल्यानेंच तू आम्हांला सवे कांहीं देतोस.”

सुख

त्यानंतर वर्षातून एकदांच नगरांत येणारा एक अरण्यवासी साधु
पुढं आला आणि म्हणाला, मुखाविषयीं आम्हांला कांहीं
सांगा.

आणि त्याने उत्तर दिले :

मुख हे स्वातंत्र्य-गीत आहे,

तथापि ते कांहीं स्वातंत्र्य नव्हे.

ते तुमच्या कामनांचे पुण्य आहे,

तथापि ते त्यांचे फळ नव्हे.

ते उच्चतेला आवाहन करणारी सखोलता आहे,

तथापि ते उच्चहि नव्हे अथवा सखोलहि नव्हे.

ते पंजरबद्धाच्या पंखाचा फडफडाट आहे,

तथापि ते परिवेषिलेला प्रदेश नव्हे.

होय, खरोखरच, सुख हें स्वातंत्र्य-गीत आहे.

आणि हृदयाच्या तळीनतेने तुम्ही तें गावें अशी माझी इच्छा आहे; तथापि त्या गानांत तुम्ही आपलीं हृदयें गमावून बसावेसे मला वाटत नाहीं.

तुमच्यापैकीं कांहीं तरुण जणुं मजा हेच सर्वस्व आहे असें मानून तिचा शोध करीत फिरतात, आणि त्यांच्यावर टीका केली जाते आणि त्यांची निंदा करण्यांत येते.

मी त्यांच्यावर टीका करणार नाहीं किंवा त्यांची निंदा करणार नाहीं. मी त्यांना तिचा शोध करूं देईन.

कारण त्यांना ती सांपडेल, पण ती एकटीच असणार नाहीं;

तिच्या सात बहिणी आहेत, आणि त्यांच्यांतील सर्वांत लहान मजेपेक्षां अधिक सुंदर आहे.

कंदम्बलांसाठीं जमीन खोदणाराला द्रव्य सांपडले, ही गोष्ट तुम्ही ऐकिली नाहीं का ?

आणि तुमच्यांतील कांहीं वडिलधारी मंडळी द्वारच्या नशेंत केलेल्या पापांप्रमाणे आपण उपभोगिलेल्या सुखांचे खेशानें स्मरण करितात.

पण खेद म्हणजे मनावर पसरलेले अभ्रपटल होय; प्रायश्चित्त नव्हे.

यीम्हामयील पिकाच्या स्मरणाप्रमाणे त्यांनीं आपल्या सुखांचे कृतज्ञतेने स्मरण करावें.

जीवन-दर्शन

तथापि, खेद करण्यानेच त्यांना समाधान मिळत असेल तर त्यांना तें खुशाल मिळूळूं था.

आणि तुमच्यांतले कांहींजण सुख शोधण्याइतके तरुण नाहींत अथवा त्याचें स्मरण करण्याइतके वृद्धहि नाहींत.

आणि शोधण्याच्या आणि स्मरण होण्याच्या भीतीमुळे ते सर्व सुखांचा तिरस्कार करितात; जणुं आपल्या आत्म्याची हेळसांड होईल अथवा त्याचा अपराध घडेल असेच त्यांना वाटते.

पण त्यांच्या या त्यागांतहि त्यांना सुखच लाभते.

आणि अशा रीतीनं लटलटणाच्या हातांनीं ते कंदमुळांकरितां शोधीत असले तरी त्यांनाहि द्रव्य सांपडते.

पण आत्म्याचा अपराध करूं शकेल असा कोण आहे, हें मला सांगा.

कोकिळा रात्रीच्या नीरवतेचा अथवा खयोत तारकांचा अपराध करूं शकेल काय ?

आणि तुमची ज्योत किंवा धूर वायूला भारभूत होणे शक्य आहे काय ?

तुम्हांला असे वाटते काय, कीं आत्मा म्हणजे पाण्याचें एक लहानसें शांत कुंड आहे आणि तें तुम्ही काठीनें दवळून खराच करूं शकाल ?

मुखाचा त्याग करण्यांत तुम्ही आपली इच्छा आपल्या हृश्याच्या आंतल्या करण्यांत दडवून मात्र ठेवितां.

कोणास माहीत, कीं ज्याचा आज त्याग केल्यासारखा दिसत आहे, तेंच उशांची प्रतीक्षा करीत असणार नाहीं ?

तुमच्या शरीरालाहि आपल्या संस्काराचे आणि आपल्या योग्य गरजेचे ज्ञान असते आणि ते वंचित केलें जाणार नाहीं.

आणि तुमचे शरीर म्हणजे तुमच्या आत्म्याची वीणाच होय,

आणि तिच्यांतून मधुर संगति निर्माण करणे अथवा बेसूर कोलाहल निपजविणे हें तुमच्या हातीं आहे.

आणि आतां तुम्ही आपल्या हृश्याला विचारा कीं, “ सुखांमध्ये चांगले कोणते आणि वाईट कोणते हें आम्हांला कसे ओळखतां येईल ? ”

आपल्या शेतांत आणि आपल्या बागांत जा, आणि तुम्हांला असें आढळून येईल, कीं फुलांमधील मध गोळा करण्यांत मधमाशीचे सुख आहे,

तसेच मधमाशीला आपला मध अर्पण करण्यांत फुलाला सुख आहे.

कारण, मधमाशीला फूल म्हणजे जीवनाचे कारंजेंच होय,

आणि फुलाला मधमाशी म्हणजे प्रेमाची दूतिकाच होय.

आणि मधमाशी व फूल या उभयतांनाहि सुख देणे आणि सुख

जीवन-दर्शन

भोगणे या दोन्ही गोष्टींची जरुरी असते आणि तोच त्यांचा परम आनंद असतो.

ऑरफालीझवासी जनहो, आपल्या सुखाच्या बाबतींत तुम्ही फुलें आणि मधमाशा यांचे अनुकरण करा.

सुंदरता

आणि एक कवि म्हणाला, सुंदरतेविषयीं आम्हांला कांहीं सांगा.

आणि त्याने उत्तर दिले :

सुंदरता स्वतःच तुमचा पथ आणि पथदर्शक बनणार नाहीं, तर तुम्ही ती कोठे शोधाल आणि कशी मिळवाल ?

आणि ती स्वतःच तुमच्या वाणीची गुफण करणार नाहीं, तर तिचे वर्णन तुम्ही कसें कराल ?

पीडित आणि विष्णु म्हणतात, “ सुंदरता कृपाळु आणि मृदुल आहे.

“ आपल्या वंभवाने अर्ध-ठजित असलेल्या तष्ण मातेप्रमाणे ती आपणांत वावरते.”

आणि भोगलोलुप म्हणतात, “ नाहीं, सुंदरता म्हणजे प्रबल आणि भयंकर वस्तु आहे.

जीवन-दर्शन

“ प्रचंड झंझावाताप्रमाणे ती आपल्याखालची भूमि व आपल्या-वरचें आकाश यांना हाश्रवून सोडिते.”

श्रांत आणि शिणलेले म्हणतात, “सुंदरता गुलगुल गोष्टी करणारी आहे. ती आमच्या आत्म्याशीं वारालाप करिते.

“ छायेच्या भीतीनं कांपणाऱ्या मंद प्रकाशप्रमाणे तिचा ध्वनि आमच्या मुक्तेला वश होतो.”

पण चंचल म्हणतात, “ आम्ही तिला पर्वतांमध्ये गर्जना करितांना ऐकिले आहे,

“ आणि तिच्या गर्जनांबरोबर मुरांचा खडखडाट, पंखांचा फड-फडाट आणि सिंहगर्जनांचा गडगडाट आमच्या कानीं आला आहे.”

रात्रीच्या वेळीं नगरीचे रखवालदार म्हणतात, “ पूर्वकळून उपेसह सुंदरतेचा उदय होईल.”

आणि मध्याह्नकाळीं श्रमजीवी आणि प्रवासी म्हणतात, “सूर्यास्ताच्या गवाक्षांमधून पृथ्वीवर डोकावून वयतांना आम्ही तिला पाहिले आहे.”

शिशिर ऋतून्त हिमवृष्टीनं काकळून गेलेले म्हणतात, “ सुंदरता टेकड्यांवरून उड्या मारीत वसंतासह येईल.”

आणि ग्रीष्माच्या कडाक्यांत कापणी करणारे म्हणतात, “ हेमंतांतल्या पळवांबरोबर नृत्य करीत असतांना आम्ही सुंदरतेला

सुंदरता

पाहिले आहे, आणि तिच्या केशभारांत असलेला हिमगुच्छहि आम्ही पाहिला.

सुंदरतेविषयीं इतके सारे तुम्ही बोलला आहांत;

पण खरे म्हटले म्हणजे, सुंदरतेविषयीं तुम्ही बोललां नाहीं, तर आपल्या अतृप्त आकांक्षा मात्र तुम्ही व्यक्त केल्या.

पण, सुंदरता म्हणजे आकांक्षा नव्हे, तर समाधि आहे.

ती तृष्णित मुख नव्हे किंवा पसरलेला रिक्त हस्तहि नव्हे,

तर, ती प्रदीप हृश्य आणि मंत्रमुग्ध आत्मा आहे.

ती तुम्हांला बघतां येईल अशी मूर्ति नव्हे अथवा ऐकतां येईल असें गीतहि नव्हे,

तर, ती अशी मूर्ति आहे, कीं आपले नेत्र तुम्ही मिटून घेतले तरीहि तिच्ये तुम्हांला दर्शन होतें आणि असें गीत आहे, कीं तुम्ही आपले कान बंद करून घेतले तरीहि तें तुम्हांस ऐकूऱ येतें.

सुंदरता सुरक्षितलेल्या साळींतला रस नव्हे. अथवा नखाला जोडिलेला पंखहि नव्हे,

तर, ती अखंड प्रफुल्लित असलेले उद्यान आहे, आणि सदैव भरारी मारीत असलेला देवदूतांचा समृद्ध आहे.

ऑरफालीझवासी जनहो, सुंदरता म्हणजे जीवन : जीवनाने आपल्या पवित्र मुखावरील आवरण बाजूला सारून दिलेले दर्शन.

जीवन-दर्शन

पण तुम्हीच जीवन आहांत आणि तुम्हीच आवरणहि आहांत.
सुंदरता म्हणजे दर्पणांत स्वतःचेच निरीक्षण करणारी चिरंतनता.
पण तुम्हीच चिरंतनता आहांत आणि तुम्हीच दर्पणहि आहांत.

धर्म

आणि एक बृद्ध उपदेशक म्हणाला, धर्माविषयीं आम्हांला कांहीं सांगा.

आणि तो म्हणाला :

आज मी दुसऱ्या कशावर बोललो आहे ?

सकल कर्म आणि सकल चिंतन म्हणजेच धर्म नव्हे काय ?

आणि कर्म नव्हे अथवा चिंतनहि नव्हे असा हृष्यांत सदैव उद्भूत होणारा चमत्कार आणि आश्रय हा देखील धर्मच नव्हे काय ?

मग तो चमत्कार हातांनी दगड घडवितांना अथवा माग सांभाळ-तांना का उत्पन्न झालेला असेना.

आपल्या कर्मांपासून आपली निष्ठा आणि आपल्या व्यवसायां-पासून आपली श्रद्धा कोणाला वेगळी करितां येईल ?

आपल्या कालाचे विभाग पाहून “ हा विभाग ईश्वराचा आणि

जीवन-दर्शन

हा माझा; हा माझ्या आत्म्याकरितां आणि हा बाकीचा माझ्या शरीराकरितां ” असें कोणाला म्हणतां येईल ?

तुमचीं सर्व घटकापळे म्हणजे आकाशांत आत्म्याकडून आत्म्याकडे संचार करणारे पंखच होत.

आपली नीति हें एक उंची वस्त्र आहे असें समजून जो तिचें धारण करतो, त्याने त्यापेक्षां उघडें राहिलेले बरे.

वायु आणि सूर्य त्याच्या त्वचेला छिद्रे पाढणार नाहींत.

आणि जो आपले वर्तन नीतिनियमाने मर्यादित करीत असतो तो आपल्या गाणाच्या पक्ष्याला पिंजन्यांत बंदिवान् करितो.

अत्यंत मनमोकळे गाणे गज आणि जाळ्या यांतून येत नाहीं.

आणि पूजा म्हणजे उघडझांक करितां येणारी खिडकीच असें ज्याला वाटते त्याने आपल्या आत्म्याच्या मंदिरांत अथाप प्रवेश केलाच नाहीं; कारण, आत्म-मंदिराच्या खिडक्या एका उषेपासून दुसऱ्या उपेपर्यंत पसरलेल्या असतात.

तुमचें रोजचें जीवन हेंच तुमचें मंदिर आणि हाच तुमचा धर्म.

जेव्हां जेव्हां तुम्ही त्यांत प्रवेश कराल तेव्हां तेव्हां आपले सर्वस्व बरोबर घेऊन जा.

आपला नांगर आणि ऐरण आणि हातोडा आणि वीणा,

उपयुक्तेसाठीं अथवा आनंदासाठीं ज्या वस्तू तुम्ही निर्माण केल्या आहेत त्या साच्या घेऊन जा.

कारण, ध्यानयारणेत तुम्ही आपल्या यशःसिद्धींपेक्षां अधिक वर चढू शकणार नाहीं आणि आपल्या अपयशांपेक्षां अधिक खालीं पडू शकणार नाहीं.

आणि आपणाबरोबर सर्व मानवांना घ्या :

कारण, पूजा करितांना त्यांच्या आशांपेक्षां तुम्ही अधिक उंच उड्डाण करू शकणार नाहीं आणि त्यांच्या निराशेपेक्षां अधिक खालीं उतरू शकणार नाहीं.

आणि तुम्ही प्रभूला जाणू इच्छीत असाल, तर गूढ समस्या उकलण्याच्या भानगडींत पडू नका.

तर आपल्या आजुबाजूला बघा; आणि तुमच्या भुलांबाळांबरोबर हंसत-खिश्छत असलेला तो तुम्हांस दिसेल.

आणि आकाशांत बघा; मेघमालेत संचार करीत असलेला, विशुलतेत आपले बाहू पसरवीत असलेला आणि पर्जन्यांतून खालीं उतरत असलेला तुम्हांला तो दिसेल.

फुलांमध्ये हंसत असलेला आणि झाडांवर चढून आपले हात नाचवीत असलेला तो तुम्हांला आढळेल.

मृत्यु

त्यानंतर अलमित्रा म्हणाली, आतां आम्ही मृत्यूबद्दल विचारूं
इच्छितां.

आणि तो म्हणाला :

तुम्ही मृत्यूचे रहस्य जाणू इच्छितां;

पण जीवनाच्या हृषयांतच शोधिल्याशिवाय तुम्हांला तें कसें
सांपऱ्ह शकेल ?

रात्रीनें ढोळे बांधिल्यासुळें दिवसाला आंधळ्या बनलेल्या घुचडाला
प्रकाशाचें कोडें उलगडतां येणे अशक्य आहे.

तुम्ही खरोखरच मृत्यूचे स्वरूप बघू इच्छीत असाल, तर आपले
हृषय जीवनाच्या शरीरासमोर पूर्णपणे उघडें करा.

कारण, सरिता आणि समुद्र यांप्रमाणेंच जीवन आणि मृत्यु
एकच आहेत.

तुमच्या आशा आणि इच्छा यांच्या मुळाशीं पारलौकिकाचें ज्ञानच लपलेले असतें;

आणि बर्फाखालीं असलेल्या वीजांप्रमाणे तुमच्या हृदयाला वसंताचीं स्वप्रे पडत असतात.

त्या स्वप्रांवर श्रद्धा ठेवा; कारण, शाश्वततेचें द्वार त्यांत दहन राहिलेले आहे.

तुमची मृत्यूची भीति ही त्या धनगराच्या भीतीसारखी आहे; राजा स्वहस्तानें आपला सन्मान करणार आहे हें जाणूनहि त्याच्या-पुढे उमें राहतांना तो थरथर कांपत होता.

पण थरथर कांपत असतांहि राजकृपेचें चिन्ह आपण धारण करणार आहोत या भावनेने आंतून तो हर्षीतकुळ असत नाहीं काय?

आणि तरीहि आपल्या थरथरण्याचीच त्याला अधिक जाणीत असत नाहीं काय?

कारण, मरणे म्हणजे वायूत उघडें उमें राहणे आणि सूर्यतेजांत विलीन होणेच नव्हे, तर काय?

आणि श्वसन थांबणे म्हणजे तरी काय? प्राणवायूने उपाधिराहित होऊन वर चढावें, विशाल व्हावें आणि प्रभूला शोधावें यासाईं त्याला अविश्रांत स्पंदनांतून मुक्त करणे, हेंच कीं नाहीं?

मोनाच्या सरितेमधून प्राशन कराल, तेव्हांच तुम्ही खरोखर गाऊं शकाल.

जीवन-दर्शन

आणि पर्वताच्या शिखरावर पोहोंचल्यानंतरच आरोहणाला तुम्ही प्रारंभ करू शकाल.

आणि पृथ्वीने तुमचे अवयव आपणांत सामावून घेतले म्हणजेच तुम्ही खरेस्वरें नृत्य करू शकाल.

निरोप

आणि आतां संध्याकाळ झाली होती.

आणि ब्रह्मवादिनी अद्भित्रा म्हणाली, आजचा हा दिन आणि हें स्थळ आणि अमृतवाणी संवणारा तुझा आत्मा हीं घन्य होत.

आणि तो चोलला, मी केवळ प्रवक्ताच होतां ?

मी एक श्रोताहि नव्हतों का ?

तदनंतर तो मंदिराच्या पायन्या उतरला आणि सगळे लोक त्याच्या पाठीमागून चालले. आणि तो आपल्या नौकेजवळ जाऊन पोहांचला आणि तिच्या सांघतलावर उभा राहिला.

आणि लोकांकडे पुनः मुख वळवून, आपला स्वर उच्च करून तो म्हणाला :

ऑरफालीझवासी जनहो, पवन मला तुमचा निरोप घेण्याची आज्ञा करीत आहे.

जीवन-दर्शन

पवनाइतकी मला त्वरा नाहीं, तथापि मला गेलेंच पाहिजे.

आम्ही तर एकांताचा मार्ग सदैव शोधणारे भटक्ये ! ज्या ठिकाणीं आम्ही एक दिवस संपवितो त्या ठिकाणीं दुसरा दिवस उगवूं देत नाहीं; आणि सूर्यास्त ज्या ठिकाणीं आम्हांला सोडतो त्या ठिकाणीं सूर्योदयाला आम्ही सांपडत नाहीं.

पृथ्वी निद्रामग्र असतांहि आम्ही फिरतच असतों.

आम्ही चिंवट वृक्षाचीं बीजे आहोत, आणि आमचे हृदय परिपक्व होऊन पूर्णतेला गेले महणजे आम्हांला वायून्या हवालीं करण्यांत येतें आणि विखरून टाकिले जातें.

किती अल्पकाळच मी तुमच्यांत राहिलों, आणि त्याह्नहि अल्प शब्द मी तुमच्याशीं बोललों.

पण तुमच्या श्रवणांमधील माझा ध्वनि क्षीण झाला आणि तुमच्या स्मृतींतील माझे प्रेम लुप झाले तर मी पुनः येईन.

आणि अधिक समृद्ध हृदयानें आणि आत्म्याला अधिक वश होणाऱ्या ओष्ठांनीं बोलेन.

निःसंशय, सागराच्या भरतीबरोबर मी परत येईन,

आणि मृत्यूनें मला लपविले आणि महान् मूकतेने आच्छादिले, तरी पुनः मी तुमच्या बुद्धीचा शोध करीन.

आणि माझे शोधणे व्यर्थ जाणार नाहीं.

मीं सांगितलेले जर कांहीं सत्य असेल, तर तें सत्य स्पष्टतर

आवाजांत आणि तुमच्या विचारांना अधिक अनुरूप अशा शब्दांत स्वतःच प्रकट होईल.

मी वायूबरोबर जात आहें, पण औरफालीश्वासी जनहो, शन्यतेच्या खोल धरीत मी जात नाहीं;

आणि आजचा दिवस जर तुमच्या गरजा आणि माझें प्रेम यांच्या कृतार्थतेचा होणार नसेल, तर तो दुसऱ्या दिवसाच्या आगमनाचे अभिवचन होवो.

मनुप्याच्या गरजा बदलतात, पण त्याचे प्रेम बदलत नाहीं, अथवा आपल्या प्रेमानें आपल्या गरजा तृप करून घेण्याची त्याची इच्छाहि बदलत नाहीं.

म्हणून अधिक मोक्षा मृकतेंतून मी परत येईन याविषयीं निःशंक असा.

शेतांमध्ये दंवबिंदूची पखरण करून प्रभातकाळीं वितकून जाणारे धुकें उंच चढतें व मेघामध्ये एकत्रित होतें आणि नंतर पर्जन्यमिषानें खालीं पडतें.

आणि त्या धुक्याद्दून मी कांहीं निराळ्या प्रकारचा नाहीं.

रात्रीच्या प्रशांततेंत मी तुमच्या मागांतून फिरलों आहे, आणि माझ्या आत्म्यानें तुमच्या गृहांत प्रवेश केला आहे.

आणि तुमच्या हृश्यांतले ठोके माझ्या हृश्यांत पडले आहेत, आणि तुमचा उच्छ्वास माझ्या मुखाला भासला आहे आणि मीं तुम्हां सर्वांना जाणिले आहे.

जीवन-दर्शन

होय, तुमचा आनंद आणि तुमचे दुःख मीं जाणिले आहे, आणि तुमच्या निद्रेमधील तुमचीं स्वप्ने हीं माझीं स्वप्ने बनलीं आहेत.

आणि अनेकदां पर्वतांतील सरोवराप्रमाणे मीं तुमच्यांत वास केला आहे.

तुमचीं शिखरें आणि तुमच्या नागमोडी उत्तरणी, इतकेंच काय, पण तुमच्या विचारांचे आणि तुमच्या वासनांचे धावते कळप या सवांचीं प्रतिबिंबे मीं उमटविलीं आहेत.

आणि माझ्या शांतीकडे निझररूपानें तुमच्या चालकांचे हास्य, आणि सरितारूपानें तुमच्या तरुणांच्या आकांक्षा आल्या आहेत.

आणि माझ्या अथांगतें प्रवेश केल्यावरहि त्या निझरांच्या आणि सरितांच्या गानाला खंड पडलेला नाहीं.

पण हास्याहन मधुरतर आणि आशा-आकांक्षाहनहि अधिक थोर असें तुमचे कांहींतरी मजकडे आलें आहे.

तें म्हणजे तुमच्यांतील असीम तत्त्व;

त्या विराद् पुरुषामधील तुम्ही सर्व केवळ स्नायू आणि पेशीच आहांत;

त्याच्या सुरांत तुमचे सारें गायन म्हणजे केवळ निःशब्द कंपनच होय.

त्या विराद् पुरुषामध्येंच तुम्ही विराद् असतां,

आणि त्याच्या दर्शनांत मीं तुमचे दर्शन घेतलें आणि तुमच्यावर प्रेम केले.

कारण, त्या विराट् क्षेत्रांत नसलेले कोणते टप्पे प्रेमाळा गांठतां येतील ?

कोणतीं दर्शनें, कौणत्या आशा आणि कोणत्या कल्पना त्या विराटाच्या उड्डाणापलीकडे जाऊं शकतील ?

मधुमंजरींच्या बहराने आच्छादून गेलेल्या एकाशा भव्य वृक्षाप्रमाणे तो विराट् पुरुष तुमच्यांत वसत आहे.

त्याची शक्ति तुम्हांला पृथ्वीरीं जखाहून टाकिते, त्याचा सुगंध तुम्हांला आकाशांत उंच नेतो आणि त्याच्या चिरंजीवितेंत तुम्ही अमर असतां.

तुम्हांला सांगण्यांत आले आहे कीं, सांखळीप्रमाणेंच तुम्हीहि आपल्या अतिदुर्बल दुव्याइतके दुर्बल आहांत.

हें केवळ अर्थसत्य आहे. तुम्ही आपल्या दृढतम दुव्याइतके दृढ आहांत.

तुमच्या अतिक्षुद कार्यावरून तुमचें मोजमाप करणें म्हणजे समुद्राच्या शक्तीची त्याच्या फेसाच्या भंगुरतेवरून गणना करणेंच होय.

तुमच्या अपयशांवरून तुमच्याविषयीं मत बनविणें म्हणजे ऋतूना त्याच्या चांचल्याबद्दल होप देणेंच होय.

खरेंच, तुम्ही समुद्रासारखे आहांत,

जीवन-दर्शन

आणि ओङ्यानें लाश्लेलीं गलबतें तुमच्या किनाच्यावर भरतीची वाट बघत उर्भी असलीं, तरी समुद्राप्रमाणेंच तुम्ही आपल्या भरतीला त्वरा करू शकत नाहीं.

आणि तुम्ही ऋतूंसारखेहि आहांत,

आणि आपल्या शिशिरामध्ये तुम्ही आपल्या वसंताचे अस्तित्व नाकारले,

तरी तुमच्यांत सुप्र असलेला वसंत आपल्या गुंगामध्ये हंसत असतो आणि तुमच्यावर रागावत नाहीं.

“ त्याने आमची चांगल्या प्रकारे स्तुति केली, त्याने आमच्यांतले चांगले तेवढेच बधितले, ” असें तुम्ही परस्परांना सांगावे म्हणून या गोष्ठी मी तुम्हांस सांगत आहे असें समजून नका.

आपल्या अंतःकरणांत तुम्हांलाच जे माहीत आहे तेच केवळ शब्दांमध्ये मी तुम्हांला सांगत आहे.

आणि शब्दमय ज्ञान म्हणजे शब्दातीत ज्ञानाची छायाच नव्हे, तर काय ?

तुमचे विचार आणि माझे शब्द म्हणजे मोहोरबंद स्मृतीचे तरंगच द्वौत. त्या स्मृतीत आपल्या गत दिवसांची,

आणि पृथ्वीला स्वतःचे अथवा आपणां सर्वांचे ज्ञानहि ज्ञाले नव्हते तेव्हांच्या प्राचीन दिनांची,

आणि पृथ्वी गडबडीनें प्रथमच निर्माण झाली तेष्हांच्या रात्रींची नोंद केलेली असते.

ज्ञानी पुरुष आपले ज्ञान तुम्हांला देण्याकरितां तुमच्याकडे येऊन
गेले आहेत; मी तुमच्यापासून ज्ञान मिळविण्याकरितां आलों होतों :
आणि बघा, ज्ञानापेक्षांहि उच्चतर वस्तु मला मिळाली आहे.

ती म्हणजे सदैव अधिकाधिक प्रज्वलित होणारी तुमन्यांतील
चैतन्यज्योति,

पण तुम्ही मात्र तिच्या वृद्धीकडे दुर्लक्ष करून आपले द्विस कमी
होत आहेत म्हणून शोक करीत आहांत.

ती चैतन्यज्योति म्हणजे थडग्याला भिणाऱ्या शरीरांतील
जीवनाचा शोध करणारें जीवन.

येथे थडगीं मुळीं नाहींतच.

हे पर्वत आणि मैदाने जणुं पाळणा आणि चढण्याची पायरी
आहेत.

आपल्या पूर्वजांच्या श्मशानभूमीवरून जेव्हां जेव्हां तुम्ही जाल
तेव्हां तेव्हां तेथे लक्षपूर्वक बघा, म्हणजे तुम्ही आणि तुमचीं मुलेबाळे
हातांत हात घाळून नाचत आहांत असे तुम्हांला आढळून येईल.

खरेच, पुण्यां तुम्ही अजाणतांच आनंदोत्सव करीत असतां.

तुमच्याकडे किंत्येक असेहि येऊन गेले आहेत, कीं ज्यांनी तुमच्या
श्रद्धेला सुवर्णमय अभिवचने दिलीं; आणि त्यांचा मोबदला म्हणून
तुम्हीं त्यांना संपत्ति आणि सत्ता आणि ऐश्वर्य समर्पण केले आहे.

जीवन-दर्शन

असें अभिवचनहि मीं तुम्हांला दिलेले नाहीं; आणि तरीहि तुम्ही मला अधिक औषधार्य दाखविलें आहे.

तुम्ही जीवनाविषयींची गाढतर तृषा मला दिली आहे.

निःसंशय, मनुष्याच्या सर्व हेतूंचे सुकलेल्या ओळांत आणि त्याच्या साच्या जीवनाचे निझरणींत रूपांतर करणाच्या देणगीहून दुसरी कोणतीच मोठी देणगी असणार नाहीं.

आणि माझा सन्मान आणि माझे पारितोपिक यांतच आहे,—

जेव्हां जेव्हां त्या निझरणीवर प्राशन करण्याकरितां मी येतों तेव्हां तेव्हां तें चैतन्यमय जल स्वतःच तृपित असलेले मला आढळून येतें;

आणि मी त्याला पिंड लागलों कीं तेहि मला पिंड लागतें.

देणग्यांचा स्वीकार करण्यांत मी मानी आणि अति लाजरा आहे असें तुमच्यापैकीं कित्येकांना वाटले आहे.

मजुरी घेण्यांत मी मानी आहे खरा, पण देणग्या स्वीकारण्यांत नाहीं.

आणि आपल्या पंकतीला घेण्याचे तुम्ही इच्छीत असतांहि मीं डोंगरांमध्ये जाऊन बोरे खालीं आहेत,

आणि तुम्हीं मोळ्या आनंदाने मला आश्रय दिला असतां, हे जाणूनहि मंदिराच्या ओरींत मी झांपलो आहे.

तथापि, माझ्या शिनरात्रींविषयीं तुम्ही प्रेमपूर्ण चिंता वाहात होतां;

आणि तिनेंच माझ्या मुख्यांतील अन्न मधुर बनविले आणि माझ्या निंद्रेला मधुर स्वप्नांनी परिवेष्टित केले, असें नाहीं काय ?

यासाठीं माझे तुम्हांला उद्दंड आशीर्वाद आहेत :

तुम्ही पुण्यकळ अर्पण करितां, पण आपण अर्पण केले आहे याची तुम्हांला जाणीवहि नसते.

खरोखरच, आरशामध्ये स्वतःचेंच प्रतिविंब पाहणारी करूणा पाषाण बनते,

आणि सत्कृत्य स्वतःलाच नाजुक नांवांनी संबोधू लागले, कीं ते शापाचे जनक बनते.

तुमच्यांतील किल्येकांनी मला एकलकोंडा आणि आपल्या एकाकी-पणांत मस्त असणारा असें म्हटले आहे,

आणि तुम्ही म्हणाला आहांत कीं, “ तो अरण्यांतील वृक्षांवरोवर संभापण करितो, पण मनुष्यांवरोवर करीत नाहीं.

“ तो एकदाच गिरीशिखरांवर बसतो आणि तेथून आमच्या नगरीकडे (तुच्छतेने) बघतो.”

मीं पर्वतांवर आरोहण केले आहे आणि दूरच्या प्रदेशांत हिंडलों आहे, हे खरेंच.

खूप उंच किंवा खूप दूर गेल्याशिवाय मला तुम्हांला कसें बघतां आले असते ?

जीवन-दर्शन

खरोखर, दूर गेल्याशिवाय निकट कसें येतां येईल ?

आणि तुमच्यांतील बाकीचे मला संबोधून-शब्दांत नव्हे- महणाले:

“हे अपरिचिता, अगम्य शिखरांचे प्रेम बाळगणाऱ्या परस्था, गरुड आपलीं घरटीं बांधितात त्या पर्वतशिखरांवर तूं कां वास करीत आहेस ?

“तूं अप्राप्याचा कां शोध करीत आहेस ?

“कोणत्या झंझावातांना तूं आपल्या जाळ्यांत पकहूं इच्छीत आहेस,

“आणि कोणत्या चाष्पमय पक्ष्यांची आकाशांत पारव करणार आहेस ?

“ये आणि आमच्यांतला एक हो.

“खालीं उतर आणि आमच्या भाकरींने आपली क्षुधा आणि आमच्या द्राक्षमधूने आपली तृष्णा शांत कर.”

आपल्या आत्म्याच्या एकांतांत त्यांनी इतके सगळे म्हटले;

पण त्यांचा एकांत अधिक गाढ असता, तर त्यांनी हें जाणिले असतें कीं, केवळ तुमच्या आनंदाचें आणि दुःखाचें रहस्यच मी शोधीत होतों,

आणि आकाशांत संचरणाऱ्या तुमच्या विराट रूपांचीच केवळ मी पारव करीत होतों.

पण पारथ करणाराची देखील पारथ झाली;
कारण माझे पुष्कळसे वाण केवळ माझ्या हश्याचा ठाव वेण्या-
करितांच माझ्या धनुष्यांतून सुटले होते.

आणि उड्हाण करणारा सरपटणाराहि होता;
कारण, सूर्यकिरणांत माझे पंख पसरले तेव्हां त्यांची आया
पृथ्वीवर कांसव बनली.

आणि मी जसा श्रद्धावान् होतों तसा संशयात्माहि होतों;
कारण, तुमच्यावर माझी अधिक श्रद्धा बसावी आणि तुमचे
मला अधिक ज्ञान व्हावें एवढ्याकरितां मीं आपली अंगुली आपल्या
स्वतःच्याच त्रणांत अनेकदां घातली आहे.

आणि याच श्रद्धेने आणि ज्ञानाने मी सांगतों :
तुम्ही आपल्या शरीरांत वंदिस्थ झालेले नाहीं, अथवा आपलीं
घरें आणि शेतं यांनीं मर्यादित झालेले नाहीं.

तुमचें जें खंरं स्वरूप आहे तें पर्वतावर वास करितें आणि वायु-
संगें भ्रमण करितें.

उवेसाठीं उन्हांत रांगणारी अथवा मुरक्षिततेसाठीं अंधारांत बिळें
करणारी ती वस्तु नाहीं,

तर ती एक मुक्त वस्तु आहे; पृथ्वीला व्यापून आकाशांत संचार
करणारें तें एक चैतन्य आहे.

जीवन-दर्शन

हे शब्द अस्पष्ट असतील तर ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूं नका.

वस्तुमात्राचा आरंभ अस्पष्ट आणि आकारहीन असतो, पण त्याचा अंत तसा असत नाहीं.

आणि आरंभ म्हणूनच तुम्ही माझें स्मरण ठेवावें अशी माझी इच्छा आहे.

जीवनाची, आणि चैतन्यमय अशा सर्व वस्तूंची गर्भयारणा दंव-बिंदूत होत असते; स्फटिकांत ती होत नाहीं,

आणि स्फटिक म्हणजे क्षय पावणारा दंवबिंदूच नसेल हें कोण सांगूं शकेल ?

माझें स्मरण करीत असतांना तुम्ही हें स्मरणांत ठेवावें अशी माझी इच्छा आहे :

तुमच्यांत जें अत्यंत दुर्बल आणि बावरलेले भासते तेंच अत्यंत बलवान् आणि दृढनिश्चयी असते.

तुमच्या अस्थींच्या सांगाळ्याला उभारणारा आणि दृढ करणारा तुमचा श्वासच नसतो काय ?

आणि जें स्वप्र पडल्याची तुम्हांला कोणालाच आठवण नाहीं, अशा एका स्वप्रानेंच नाहीं का तुमची नगरी निर्मिली आणि तिच्यांतील सारे कांहीं निर्माण केले ?

त्या श्वासाचे तरंग तुम्हांला बघतां येतील, तर इतर सारे बघ-प्याचें तुम्ही सोझन याल.

आणि त्या स्वप्राची कानगोष जर तुम्ही ऐकाल, तर तुम्हांला
इतर धनी ऐकण्याची इच्छा उरणार नाहीं.

पण तुम्हांला बघतां येत नाहीं, अथवा ऐकतां येत नाहीं, आणि
तेंच चांगले आहे.

तुमच्या नेत्रांवरचे आवरण ज्या हातांनीं विणिले आहे त्याच
हातांनीं तें दूर केले जाईल,

आणि तुमचे कान बुजवून टाकणारी माती ज्या बोटांनीं मळली
आहे त्याच बोटांनीं ती कोरून काढिली जाईल.

आणि तुम्हांला दिसू लागेल,

आणि तुम्हांला ऐकूऱ्येईल.

तथापि, आपण अंघ होतां म्हणून तुम्ही खेद करू नका आणि
बधिर होतां म्हणून दुःख मानू नका.

कारण, त्या दिवशीं सर्व वस्तूचीं गुढ प्रयोजने तुम्हांला
समजतील,

आणि म्हणून प्रकाशप्रमाणेच अंघकारालाहि तुम्ही घन्यवाद याल.

हें सर्व बोलल्यावर त्याने आपल्या सभोवतीं अवलोकन केले,
आणि आपल्या सुकाण्डजवळ उभा राहून क्षणांत आतुर झालेल्या
शिंदांकडे, तर क्षणांत गांठावयाच्या अंतराकडे बघत असलेला
आपल्या नांकेचा कर्णधार त्याच्या दृश्यस पडला.

जीवन-दर्शन

आणि तो महणाला :

धीराचा, खूपच धीराचा, माझा कर्णधार आहे.

वारा वाहूं लागला आहे, आणि शिंडे अगदी अधीर झालीं आहेत;

सुकाण्यूदेखील दिग्दर्शनाची आराधना करीत आहे;

तथापि माझा कर्णधार माझें भाषण संपण्याची शांत चित्तानें वाट बघत आहे.

आणि ज्यांनी महासागराचे वृद्धगान श्रवण केले आहे अशा माझ्या या खलाशांनीहि माझें भाषण अधीर न होतां ऐकिले आहे.

आतां त्यांना अधिक थांबावै लागणार नाहीं.

मी तयार आहें.

निझर सागराला मिळाला आहे, आणि पुनः एकदां जगजननी आपल्या बालकाला आपल्या हृदयाशीं घरीत आहे.

नमस्ते, औरफालीश्वासी जनहो,

आजचा दिन समाप्त झाला आहे.

पुनः प्रातःकाळ होईपर्यंत पद्म ज्याप्रमाणे मिटून राहाते त्याप्रमाणे दिवस आपणांवर मावळत आहे.

आपणांला येथे जे कांहीं अर्पण करण्यांत आले आहे ते आपण जतन करून ठेवूं.

आणि ते पुरेसें नसेल, तर पुनः आपणांला एकावित आले



‘मी तुमच्याकडे पुनः परत येईन’

पाहिजे आणि एकत्रित होऊन दात्यापुढे आपले हात पसरिले पाहिजेत.

विसरूं नका, मी तुमच्याकडे पुनः परत येईन.

आणखी थोडा वेळ, आणि माझी वासना अन्य शरीराकरितां मृत्तिका आणि जल एकत्रित करील.

आणखी थोडा वेळ, वायूवर एक क्षणभर विश्रांति, आणि एक अन्य माता मला धारण करील.

तुम्हांला आणि तुमच्यावरोबर घालविलेल्या यांवनाला प्रणाम.

केवळ कालच स्वप्नामध्ये आपले मीलन झाले होते.

माझ्या एकाकीपणांत तुम्ही मला गीते गाइली आहेत, आणि मी तुमच्या कामनांचा मनोरा आकाशांत उभाविला आहे.

पण आतां आपली निद्रा उझन गेली आहे, आणि आपले स्वप्न विरुन गेले आहे, आणि प्रभात केवळांच संपली आहे.

मध्याह्न समीप आला आहे आणि आपल्या अर्ध-जागृतीचे पूर्ण दिवसांत रूपांतर झाले आहे, आणि आतां आपणांला निरोप घेतलाच पाहिजे.

स्मृतीच्या संधिप्रकाशांत जर पुनः एकदा आपले मीलन होईल, तर पुनः आपण परस्परांशी वार्तालाप करू आणि तुम्ही मला अधिक गाढ गीत गाल.

आणि जर दुसऱ्या एकाशा स्वप्नांत आपले कर जुळले, तर आपण आणखी एक मनोरा आकाशांत उभारूं.

जीवन-दर्शन

असें म्हणून त्याने आपल्या खलाशांना इषारा केला, आणि लागलीच त्यांनी नांगर वर खेंचला आणि बांधिलेल्या दोरांपासून नौका मोकळी केली, आणि ते पूर्वीकडे चालले.

आणि जणुं एकाच हृश्यांतून निघावा त्याप्रमाणे लोकांमधून शोक-ध्वनि निघाला, आणि तो संधेच्या छायेमध्ये फैलावला आणि तुतारीच्या एकाशा महान् ध्वनीप्रमाणे समुद्रावर सर्वत्र पसरला.

अल्मिन्द्रा तेवढी शांत होती; धुक्क्यामध्ये नौका अदृश्य होईपर्यंत तिच्याकडे ती एकाय दृष्टीने वघत राहिली होती.

आणि सर्व लोकांची पांगापांग झाल्यावर समुद्रतटावर एकटीच उभी राहून आपल्या हृश्यांत ती अल्मुस्तफाच्या वचनाचे स्मरण करीत होती :

“ आणखी थोडा वेळ, वायूवर एक क्षणभर विश्रांति, आणि एक अन्य माता मला धारण करील.”

परिशिष्ट

[पुढील पांच उतान्यापैकीं पाहिले चार उतारं 'विहंगम' मासिकांतून घेतले असून ते आचार्य काकासाहेब कालेलकर यांनीं अनुवादिले आहेत.]

मी वेडा कसा झालों ?

'मी वेडा कसा झालों ?' ऐका सांगतों. गोष्ट अशी झाली कीं, फार पूर्वी, जेव्हां वरेचसे देव जन्मलेहि नव्हते, तेव्हां एकदां गाढ झोपेतून मी उठलों आणि पाहतों तों माझे सगळेच मुखवटे चोरीस गेलेले आहेत. —मीं सात मुखवटे तयार केले होते; सात जन्म वापरत आलों होतों— आतां काय करावे ? मी गोंधळलों आणि "चोर, चोर, कंबक्त चोर," असें ओरडत रस्त्याने लोकांच्या गर्दीतून धावूं लागलों. अगदीं उघडानागडा; कारण माझे मुखवटेच मजजवळ नव्हते.

रस्त्यावरील स्त्री-पुरुष मला पाहून हंसूं लागले. कांहींना माझी भीति वाटली, आणि ते आपापल्या घरांत शिरले. जेव्हां मी बाजारांत पोंचलों, तेव्हां काय झालें, एका घराच्या गच्छीवर एक तरुण उभा होता तो ओरडला, "अरे हा वेडा आहे." त्या तरुणाकडे पाहण्यासाठी मीं मान वर केली, आणि अगदीं पहिल्याने सूर्यकिरणांनीं माझ्या उघड्या चेहेच्याला गोंजारले. अगदीं पहिल्याने सूर्यनारायणाने आपल्या कोमल करांनीं माझा उघडा चेहेरा गोंजारला. आणि एकदम सूर्यनारायणाविषयींच्या भक्तीची ज्योत माझ्या हृदयांत प्रकट झाली. एकाएकीं मला मुखवटे नकोसे

परिशिष्ट

वाढू लागले. मावावेशांत येऊन मी उद्घारलों, “ज्यांनी माझे मुखवटे चोरले त्या चोरांचे कल्याण असो. कल्याण असो.”

अशा रीतीनें मी पागल बनलों.

या वेडेपणामुळे मला माझी स्वतंत्रताहि मिळाली आणि निर्भय ताहि मिळाली—अगदी एकटे एकाकी असण्याची स्वतंत्रता मिळाली. आणि कोणीहि माझे म्हणणे बरोबर समजेल अशी भीतीहि उरली नाही. कारण गोष्ट अशी आहे की, आपले म्हणणे कोणालाहि ज्या मानानें समजतें तितक्या मानानें ते आपल्याला—आपल्या तेवढ्या अंशाला—दास बनवितात.

पण मला मिळालेल्या निर्भयतेचा, या सुरक्षिततेचा अभिमान बाळगतां कामा नये. तुरुंगांतदेखील एक चोर दुसऱ्या चोरापासून सुरक्षित असतोच की नाही !

राजा

सादीक देशन्या नागरिकांनी राजवाढ्याला वेढा दिला आणि त्यांनी जोरजोरानें बंड पुकारले. तेव्हां राजा एका हातांत आपला मुकुट आणि दुसऱ्या हातांत राजदंड असे धेऊन राजवाढ्यान्या पायऱ्या उतरत बाहेर आला. राजाची ती तेजःपुंज मुद्रा बघून लोकांचा जमाव दबला गेला आणि त्यांचा ओरडा शांत पडला. लोकांपुढे उभा राहून राजा म्हणाला :

“मित्रहो, कारण तुम्ही आतां माझे प्रजाजन नाहीं आहांत; हा मी माझा मुकुट आणि राजदंड तुमचा तुम्हांला परत देतों. मला तुमच्यापैकीच एक होऊन राहावयाचे आहे. मी काय एकटा गडी. तरी परंतु तुमच्यापैकीच एक होऊन कांहींतरी करावें, आणि

परिशिष्ट

आपली सर्वांची स्थिति सुधारावी असें मला वाटते. राजाची जरूरतच काय आहे? आपल्याला राजा नकोच. आपण शेतांत जाऊं, बगीच्यांत जाऊं, आणि हातांत हात घाळून कामाला लागू. फक्त तुम्ही आतां मला एवढेच सांगा कीं, मी कोणत्या शेतांत किंवा बगीच्यांत किंवा बांगेत काम करावे? आतां तुम्ही सर्वचजण राजे आहांत.”

लोक आश्रयानें दंग झाले. त्यांना कांहींच बोलवेना. त्यांना वाटत होते कीं, आपल्या असंतोषाचें मूळ राजाच आहे; आणि तो तर आपला मुकुट आणि आपला राजदंड देऊन ठाकून आपल्यापैकींच एकजण होऊं पाहात आहे.

इतके झाल्यावर प्रत्येकजणानें आपला रस्ता घरला आणि राजादेखील एका मनुष्याचरोबर शेतांत गेला.

पण सादीकन्या राज्यांत राजा नसल्यानें लोकांची स्थिति कांहीं सुधारली नाहीं आणि असंतोषाचें धुके सगळ्या देशभर पुनः पसरले. शेवटी लोक बाजारांत आणि चावडींत येऊन उद्देशगानें पुकार करूं लागले कीं, “आम्हांला राजा पाहिजेच. आम्हांला आमच्या डोक्यावर राज्य हवें आहे.” आणि मग वृद्ध आणि तरुण दोघेहि म्हणूं लागले कीं, “आम्हांला आमचा राजा परत हवाच आहे.”

शेवटी निघाले सगळे राजाला शोधायला. त्यांना तो एका शेतांत नांगर हाकीत असलेला दिसला. त्यांनी त्याला बोलावून सिंहासनावर स्थपिले. त्याचा तो मुकुट आणि राजदंड त्याला परत दिला; आणि म्हणाले, “आपली सर्व शक्ति आणि न्यायबुद्धि वापरून आमच्यावर राज्य करा.”

परिशिष्ट

राजा म्हणाला, “माझी जी कांहीं शक्ति असेल ती सर्व वापरून मी राज्य करीनच; पण माझे राज्य न्यायाचे व्हावे म्हणून मी सर्व पुथ्रीवरील आणि स्वर्गीतील देवांची प्रार्थना करतो.”

लोकांनी मोळ्या आनंदानें त्याला पुनः राज्याभिपेक केला. थोड्याच दिवसांत कांहीं स्त्री-पुरुषांचा घोळका राजाजवळ आला आणि एक जमीनदार आमचा फार छळ करतो, त्यानें आम्हांला अगदीं शेती करणारे गुलाम करून टाकिले आहे अशी तकार केली. राजानें ताबडतोब त्या जमीनदाराला आपल्यासमोर बोलावून आणिले आणि सांगितले, “देवाच्या दृष्टीने सगळीं माणसें सारखीं. देवाच्या तराजूंत एक मनुष्य लहान आणि एक मोठा असा भेद नाहीं. तुला आपल्या जहागिरींत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि बागवानांच्या जिंदगीची किंमत कळत नाहीं म्हणून तुला हद्दपार करण्यांत येत आहे. या क्षणींच हें राज्य सोडून चालता हो.”

दुसऱ्या दिवशी इतर लोकांनी येऊन फिर्याद केली की, या डोंगराच्या पलीकडच्या बाजूला राहणाऱ्या एका सरदारिणीने अगदीं कहर करून सोडिला आहे. राजानें तिलाहि बोलावून आणिले आणि सांगितले, “हे लोक शेतांत राबतात आणि बागेत मशागत करतात. यांनी तयार केलेले अन्न आणि आणून दिलेले दूध आपण फुकटचे बसून खातों. तेव्हां स्वरोखर आपल्यापेक्षां हे लोकच उच्च कुळीचे म्हटले पाहिजेत. या लोकांचे घराणे आपल्यापेक्षां निःसंशय थोर आहे, हें तुला पटत नाहींसे दिसते. तेव्हां तूंहि हें राज्य सोडून गेले पाहिजेस. माझे राज्य तर सोडच, पण या राज्यापासून जितके दूर जाऊन राहतां येईल तितके दूर जा आणि पुनः या बाजूला फिरकूं नकोस.”

परिशिष्ट

एवढे आटपत्रे न आटपत्रे तोंच लोकांचा एक तिसरा जमाव येऊन म्हणूं लागला कीं, “महाराज, आमचा पाद्री (धर्मगुरु) आम्हांला वेठीला धरून आमच्याकडून मोठमोठे धोडे आणवतो आणि देऊल बांधप्यासाठीं आमच्याकडून ते फोडून घेतो. या पाद्याच्या खजिन्यांत रुपये आणि मोहरा तुडुंब भरल्या आहेत. आणि आमच्या पोटांत भुकेची नुसती आग भरली आहे. इतके असून हा आम्हांला कांहींच मजुरी देत नाहीं.” राजानें पाद्याला बोलावले आणि सांगितले कीं, “प्रभु खिस्ताच्या नांवानें हा जो क्रूस तुं आपल्या गळ्यांत बांधिला आहेस त्याने लोकांना जीवन प्राप्त झाले पाहिजे. हें त्यागाचें घोतक आहे; बलिदानाचें घोतक आहे. जिवास जीव देण्याच्याएवजीं तुं तर या जिवांचा जीवच घेत आहेस आणि तुझ्याकडून त्यांना कष्ट आणि यातना यांखेरीज कांहींच मिळत नाहीं. या क्षणीं माझ्या राज्यांतून चालता हो आणि खबरदार पुनः येथें पाऊल टाकलेस तर.”

अशा रीतीने एक महिनाभर स्त्री-पुरुषांनीं येऊन आपापलीं गांहाणीं राजापुढे मांडलीं आणि रोजरोज एक महिनाभर कोणी ना कोणी जुलूमगार हृदपार केला गेला.

सादीकच्या रहिवाशांना राजाची ही न्यायनिष्ठृता पाहून आनंद झाला.

पुढे एके दिवशीं शहरांतले सर्व वृद्ध आणि सर्व तरुण राजवाढ्यासमोर आले आणि त्यांनीं राजाला हांक मारली. एका हातांत मुकुट आणि एका हातांत राजदंड घेऊनच राजा बाहेर आला आणि म्हणाला, “आतां मीं काय करावें अशी तुमची इच्छा आहे? तुम्ही मला धारण करावयास सांगितलेल्या वस्तू या पाहा मी तुम्हांला परत करीत आहैं.”

परिशिष्ट

पण नागरिक म्हणाले, “छे छे ! तुम्हीच आमचे खरे राजे आहांत. तुम्ही सबंध राज्यांतील कृष्णसर्प मारून टाकलेत आणि सगळ्या लांडग्यांचा नाश केला आहे. आम्ही फक्त तुमचा जयजयकार करण्यासाठी आलो आहो. तेव्हां राजदंड तुमच्या हातांतच असणे योग्य आहे. आणि हा मुकुट तुम्हांलाच शोभतो.”

राजा म्हणाला, “तुम्ही चुकतां आहांत. राजा मी नव्हे, राजत्व स्वरोखर तुमचें आहे. जेव्हां तुम्हांला वाटले होतें कीं, मी दुर्बल आहे आणि बरोबर राज्य करीत नाहीं, तेव्हां स्वरोखर तुम्हीच दुर्बल होतां; आणि तुम्हांलाच बरोबर वागतां येत नव्हते. आणि आतां राज्याची भरभराट आहे याचें कारणाहि तुमचा संकल्पच आहे. मी म्हणजे तुम्हां सर्वांच्या मनांतील विचार. तुम्हां सर्वांच्या क्रियेतच माझें अस्तित्व आहे. राज्यकर्ता म्हणून कोणी व्यक्ति नसतेच. प्रजाच प्रजेवर राज्य करीत असते.”

असें म्हणून आपला मुकुट आणि राजदंड घेऊन राजा आपल्या महालांत परत गेला आणि ते सर्व वृद्ध-तरुण संतुष्ट होऊन आपापल्या मार्गानें गेले.

आणि तेव्हांपासून प्रत्येक नागरिकाला वाटूं लागलें, कीं एका हातांत राजदंड आणि एका हातांत मुकुट असलेले आपण राजेच आहोत.

सुधारणा

तीन कुत्रे उघड्यावर ऊन खात आणि आपापसांत गप्पा मारीत बसले होते.

पहिला कुत्रा अर्धवट झोपेंत म्हणतो, “हळीच्या श्वानयुगांत जन्म येणे हे किती धन्यतेचे आहे ! आतां आपण किती सहज

परिशिष्ट

समुद्रांतून प्रवास करूं शकतो ! पृथ्वीची सफर करतो आणि आकाशभागानें देखील जाऊ शकतो ! आणि कुच्यांच्या सुखासाठी, आपल्या डोळ्यांना, कानांना आणि नाकांना बरे वाटवें म्हणून कितीतरी शोध होत आहेत, याचाहि विचार करा. खरोखर हें धन्य युग आहे.”

यावर दुसरा कुत्रा म्हणतो, “ हल्दीच्या या सुधारणा-युगांत आपण कलेकडे देखील विशेष लक्ष देतो. चंद्राला बघून भुंकतांना आपल्या पूर्वजांच्या भोकण्यापेक्षां आपले भोकणे अधिक तालबद्द असते. आणि जेव्हां पाण्यांत आपण आपले प्रतिबिंब पाहतो तेव्हां दिवसेंदिवस आपली मुद्रा अधिकाधिक सुरेख दिसते.”

यावर तिसरा कुत्रा म्हणतो, “ मला सर्वोत्तम आकर्षक वस्तु वाटते ती ही कीं, हल्दी निरनिराळ्या श्वानराज्यांमध्ये सलोख्याची शांति नांदत आहे. यामुळे मला मोठें सुख वाटते.”

तिघांचा असा सुखसंवाद चालू आहे इतक्यांत डोळे उघडून पाहतात तों काय ? ओरे बाप रे ! कुर्ती पकडणारा कातोडी हातांत फास घेऊन येत आहे !

तिघाहि कुच्यांनी एकदम टण्ठिशी उडी मारिली आणि गल्दींतून त्यांनी जीव घेऊन पळ काढिला. पळतां पळतां तिसरा कुत्रा म्हणतो, “ पळा रे पळा; जीव घेऊन पळा. सुधारणा आपला पाठलाग करीत आहे !”

दुसरा अतिथि

एकदां रस्त्यावर मला दुसरा मनुष्य भेटला. तो देखील थोडासा वेडसरच होता. मला म्हणाला, “ मी एक फिरस्ता आहे—परिवाजक. पुष्कळ वेळां मला वाटतें, या पृथ्वीवर माझ्या आसपास

परिशिष्ट

सारे वालखिल्यच (pigmies) आहेत. त्यांच्यापेक्षां माझे डोके पृथ्वीहून सत्तर हात उंच असल्याने माझ्या डोक्यांत उच्च आणि स्वतंत्र विचार येतात.

“ खरे सांगावयाचे म्हणजे मी लोकांमध्ये वावरत नसून त्यांच्याहून उंच अशा भूमिकेवर विचरत आहें. मैदानांत उमटलेली माझी पावळेच काय ती त्यांना दिसतात.

“ आणि पुष्कळ वेळां माझ्या पावळांच्या मापाविषयीं आणि आकाराविषयीं आपापसांत हुज्जत घालतांना त्यांना मी ऐकतों. कांहींजण म्हणतात, ‘हीं पावळे इतिहासपूर्वकालीं या पृथ्वीवर हिंडणाऱ्या अगडबंब जनावरांचीं (Mammoth) आहेत.’ आणि दुसरे म्हणतात, ‘छे छे ! या ठिकाणीं दूरच्या ताऱ्यांवरून उल्का पडल्या होत्या त्यांच्या या खुणा उमटल्या आहेत.’

“ पण मित्रा, तुला तर पूर्णपणे ठाऊक आहे, की हीं या एका अतिथीर्चीं पावळे आहेत. दुसरे तिसरे कांहीं नाहीं.”

राष्ट्र

आणि हाफिज नांवाचा त्याचा एक शिष्य त्याला म्हणाला, गुरुदेव, औरफालीझ नगरीविषयीं, आणि जेथे तुम्हीं तीं बारा वर्षे घालविलींत त्या भूमीविषयीं आम्हांला सांगा.

आणि अल्प-मुस्तफा स्तब्ध राहिला, त्याने डोंगरांकडे व अनंत आकाशाकडे पाहिले; त्याच्या मूकतेत द्वंद्व चाललेले होते.

नंतर तो म्हणाला, “ माझ्या मित्रांनो आणि सह-याचिकांनो, अद्वानीं परिपूर्ण पण धर्मानें शृन्य असें राष्ट्र अनुकंपनीय होय.

परिशिष्ट

“ स्वतःच विणलेले वस्त्र जें वापरीत नाहीं, स्वतःच पिकविलेल्या धान्याची भाकरी जें खात नाहीं आणि स्वतःच्याच चरकामधून गाळिलेला मधु जें पीत नाहीं तें राष्ट्र अनुकंपनीय होय.

“ भेकड आणि जुलमी पुरुषाचा जें वीरपुरुष म्हणून गाजावाजा करितें, आणि झगमगणाऱ्या जेत्याला जें उदार मानितें तें राष्ट्र अनुकंपनीय होय.

“ विकाराचा आपल्या स्वप्रामध्ये जें तिरस्कार करितें, पण आपल्या जागृतींत जें त्याच्या आहारीं जातें तें राष्ट्र अनुकंपनीय होय.

“ केवळ श्मशानयात्रेमध्ये चालतांनाच जें आपला आवाज उंच चढवितें, केवळ स्वतःच्या विनाशाऱ्या वेळींच जें बढाई मारितें, आणि स्वतःचा कंठ तलवारीच्या धारेखालीं गेला म्हणजेच जें बंड करून उठतें तें राष्ट्र अनुकंपनीय होय.

“ कोळ्हा हा ज्याचा मुत्सदी आहे, गारुडी हा ज्याचा तत्त्ववेत्ता आहे, ठिगळे लाविण्याचे व भ्रष्ट अनुकरण करण्याचे कौशल्य हीच ज्याची कला आहे तें राष्ट्र अनुकंपनीय होय.

“ आपल्या नव्या राज्यकर्त्यांचे जें तुताऱ्यांनी स्वागत करितें, आणि पुनः तसल्याच तुताऱ्यांनी दुसऱ्या राज्यकर्त्यांचे स्वागत करण्याकरितां पहिल्याची निपेधप्रदर्शक आरोळ्यांनी जें बोलवण करितें तें राष्ट्र अनुकंपनीय होय.

“ वृद्धत्वामुळे ज्याच्या कळीची वाचा गेली आहे, आणि ज्याचे बलाढ्य पुरुष अद्यापि पाळण्यांतच आहेत तें राष्ट्र अनुकंपनीय होय.

“ ज्या राष्ट्राचे तुकडे उडाले आहेत आणि ज्यांतील प्रत्येक तुकडा स्वतःलाच राष्ट्र समजत आहे तें राष्ट्र अनुकंपनीय होय.”

आगामी प्रकाशन

- १ कल्की अर्थात् संस्कृतीन्चें भावितव्य : एस. राधाकृष्णन्
- २ ग्रामोद्योगांचें पुनरुज्जीवन : जे. सी. कुमारप्पा
- ३ बापू : घनश्यामदास चिल्हा

महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक श्री. साने गुरुजी यांचा अभिप्राय

श्री. र. ग. जोशी यांनी जगद्विख्यात सीरियन कवि खलिल गिब्रान याच्या ‘Prophet’ या पुस्तकाचा केलेला मराठी अनुवाद मी वाचून पाहिला होता. खीन्द्रनाथांच्या गीतांजलीप्रमाणे खलिल गिब्रानचे हें पुस्तक सर्वत्र डोकयावर घेतले गेले आहे. हें काव्यात्मक तत्त्वज्ञान आहे, तत्त्वज्ञानात्मक काव्य आहे. इक्याल, खीन्द्रनाथ, कबीर वगैरे महाकवींची आठवण हें काव्य वाचतांना पदोपर्दी येई. हें जीवनाचे उपनिषद् आहे. श्रीभगवद्गीतेतील सारें तत्त्वज्ञान या अमर पुस्तकांत आहे. श्री. जोशी यांनी केलेला हा अनुवाद मी माझ्या मित्रांना वाचून दाखवीत असें. दररोज रात्री हा अनुवाद मी वाचून दाखवीत असें. बाहेर चांदणे पडले असावें, वारा वाहात असावा व भावमधुर व भावगंभीर असें हें काव्य वाचतांना व एकतांना आम्ही सारे तन्मय होत जात असू. जीवनांतील असा एकहि प्रश्न नाही, कीं जो उत्कट्यांने येथे मांडलेला नाही. या कविश्रेष्ठाची अंतर्भेदी खोल प्रतिभा येथे उत्कट रीतीने दिसून येते. प्रेमावरचे विचार किंवा मुलांविषयीचे विचार, मरणाविषयीचे विचार किंवा ज्ञानाविषयीचे विचार, मानवी कायद्यावरचे विचार किंवा सांदर्दर्यावरचे विचार कोठलेहि प्रकरण काढा. ते ते विचार वाचतांना आपण गंभीर होतो. कधीं डोळ्यांत अश्च येऊन आपण सद्गृहित होतों, तर कधीं अधिक खोल विचार करू लागतों. किती समर्पक उपमा व दृष्टांत ठार्या ठार्या दिसून येतात. किती अर्थपूर्ण वाक्ये आढळतात :

“तुम्ही मुलांना आपले प्रेम द्या, पण आपले विचार देऊ नका.”

“एकाचा जुलमी राजाला तुम्ही पदन्युत करू इच्छीत असाल तर प्रथम आपल्या अंतःकरणांत उभविलेले त्याचे सिंहासन नष्ट झाले आहे, हें बघा.”

“पतिपत्नींनी परस्परांवर प्रेम करावें, परंतु आपल्या प्रेमाची बेडी चनवू नये.”

~~मित्री वंचने~~, कों ज्यांतील एकेकांत अर्थसिंधु भरलेला आहे. एकेका निबंध लिहितां येईल. एकेका वचनांत एकेक तत्त्वज्ञान भरलेले दिसेल. गीतेतील कर्मयोग या पुस्तकांत आहे. कर्मविषयांचे, दानाविषयांचे किंवा इतर आध्यात्मिक विचार वाचतांना भगवद्गीता डोळ्यांसमोर उभी राहते.

असे हें अमोल व अमर पुस्तक मराठी भाषेत आतांपर्यंत आले नाहीं याचे आश्रय वाटले. परंतु श्री. जोशी यांनी हा अनुवाद करून मराठी वाचकांवर उपकार केले आहेत. हा अनुवाद उत्कृष्ट झाला आहे. भाषा ओघवती आहे. अनुवादकाला वेंचक संस्कृत शब्द योजिण्याची सुंदर हातोटी साधली आहे. योग्य शब्द योग्य ठिकाणी घालण्यांत त्यांनी सरसता दाखविली आहे. हा अनुवाद मला वेड लाविता झाला. मीं ज्यांना हा अनुवाद वाचून दाखविला त्यांतील कितीकांनी तरी हा अनुवाद उतरून घेतला; कांहीनीं तर सर्व अनुवाद उतरून घेतला. छापून होईल तेव्हां होईल; आतांच हें “जीवन-दर्शन”—हें जीवनाचे मधुर-गंभीर तत्त्वज्ञान, प्रेरणा देणारे, दृष्टि देणारे, विचार करायला लावणारे तत्त्वज्ञान—घेऊन जाऊं या असे जणुं त्या मित्रांना वाटे. हा अनुवाद अशा रीतीनें छापण्याचे आर्धीच घरोघर जाऊं लागला होता. आतां प्रकाशित होऊन सर्वत्र जावो. सर्वांची जीवने सुंदर करो. श्री. जोशी यांनी हा अनुवाद अति काळजीपूर्वक केला आहे. तो सर्वांना आवडो.

— पां. स. सांगे

आमचं प्रकाशन

- * १, २ सत्याचे प्रयोग (खंड १ तृतीयावृत्ति; खंड २ द्वितीयावृत्ति) :

| | |
|-----------------|----------------------------|
| लेखक : म. गांधी | मूल्य प्रत्येक खंडास १ रु. |
|-----------------|----------------------------|
- * ३ खादी-मीमांसा (सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ति) :

| | |
|----------------------|--------------|
| लेखक : चाळूभाई मेहता | मूल्य १॥ रु. |
|----------------------|--------------|
- ४ स्वराज्य-शिष्टाई : म. गांधी (शिल्डक नाही) मूल्य ६ आणे
- ५ संयम किं स्वैराचार ? म. गांधी (,,,) मूल्य ८ आणे
- ६ हिंडलग्याचा प्रसाद :

| | |
|---------------------------------------|--|
| लेखक : काका काळेलकर (,,,) मूल्य ९ आणे | |
|---------------------------------------|--|
- * ७ हिंदुधर्माचीं मूलतत्त्वं व पुनर्घटना :

| | |
|-------------------------|-------------|
| लेखक : एम्. राधाकृष्णन् | मूल्य १ रु. |
|-------------------------|-------------|
- * ८ उपनिषदांतील दहा गोष्ठी (द्वितीयावृत्ति) :

| | |
|--------------------|-------------|
| लेखक : शंकरराव देव | मूल्य ६ आणे |
|--------------------|-------------|
- * ९ विद्यार्थी-जीवन (द्वितीयावृत्ति) :

| | |
|-----------------------|-------------|
| लेखक : श्री. स. महाजन | मूल्य ८ आणे |
|-----------------------|-------------|
- * १० फिलिफाइन्सच्या स्वातंत्र्याचा इतिहास :

| | |
|-------------------------|-------------|
| लेखक : अं. र. देवगिरीकर | मूल्य १ रु. |
|-------------------------|-------------|
- ११ कांग्रेसचा इतिहास (द्वितीयावृत्ति) :

| | |
|--------------------------------|-------------|
| लेखक : डॉ. पद्माभी सीतारामण्या | मूल्य २ रु. |
|--------------------------------|-------------|
- १२ समाजवादाच कां ?

| | |
|------------------------|--------------|
| लेखक : जयप्रकाश नारायण | मूल्य १० आणे |
|------------------------|--------------|
- १३ खानबंधूचा अल्प परिचय :

| | |
|------------------------|-------------|
| लेखक : महादेवभाई देसाई | मूल्य ९ आणे |
|------------------------|-------------|
- १४ जवाहरलाल नेहरू (आत्मचरित्र) :

| | |
|-----------------------|-------------|
| अनुवादक : ना. ग. गोरे | मूल्य ५ रु. |
|-----------------------|-------------|
- * १५ विश्राम (द्वितीयावृत्ति) : साने गुरुजी

| | |
|--|--------------|
| | मूल्य १२ आणे |
|--|--------------|

| | |
|---|--------------|
| *१६ भारतीय संस्कृति : साने गुरुजी | मूल्य १॥ रु. |
| १७ प्रसाद-दीक्षा : म. गांधी | मूल्य १ रु. |
| *१८ भिल साधु गुलामहाराज : श. वि. ठकार (शिल्डक नाही) | मूल्य ६ आणे |
| *१९ आधुनिक भारत : श. द. जावडेकर | मूल्य ४ रु., |
| *२० हिमालयांतील प्रवास : काका कालेलकर | मूल्य १॥ रु. |
| २१ गांधीजींचे विविध-दर्शन : | |
| संकलनकार : एस. राधाकृष्णन् | मूल्य १॥ रु. |
| *२२ जिवंत ब्रतोत्सव : काका कालेलकर | मूल्य १॥ रु. |
| २३ गांधीविचारदोहन : किशोरलाल मश्वाळा | मूल्य १॥ रु. |
| २४ सत्याग्रही महाराष्ट्र : प्रेमा कंटक | मूल्य २ रु. |
| *२५ अर्थशास्त्र कीं अनर्थशास्त्र ? : जॉन रस्किन | |
| अनुवादक : श. द. जावडेकर | मूल्य १॥ रु. |
| २६ जीवन-दर्शन : महाकवि खलिल गिरान | |
| अनुवादक : र. ग. जोशी | मूल्य १॥ रु. |

* हीं पुस्तके मुंबई, मध्यप्रांत व वळ्डाड यांतील सरकारी विद्याखात्यांनी शाळांतील वाचनालयांकरितां व बक्षिसांकरितां मंजूर केलीं आहेत.

एक रुपया वर्गणी भरून कायम ग्राहक होणारांस प्रत्येक पुस्तक पाऊणपट किंमतीस मिळेल. ट. ख. निराळा.

प्रसिद्ध होणारीं सर्व पुस्तके कायम ग्राहकानें घेतलींच पाहिजेत.

व्यवस्थापक
सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला,
ठिळक रोड, पुणे २

